



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८, अंक - ३९] गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर २६ ते ऑक्टोबर २, २०१९ / आश्विन ४ - १०, शके १९४१

[पृष्ठे ११०

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/(भाग-२) कलम-२० (३)/नवि-१३.--ज्याअर्थी, पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१५/२२७/प्र. क्र. २६/९५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) च्या कलम १५ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १० फेब्रुवारी १९९८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेतील प्रस्तावानुसार मौजे सोळू-लोणीकंद-केसनंद-मांजरी (खु.) येथून ९० मीटर प्रादेशिक योजना रस्त्याची आखणी प्रस्तावित आहे (यापुढे "उक्त प्रादेशिक योजना रस्ता" असा उल्लेख करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजना रस्त्याची आखणी ११० मीटर रिंग रोडच्या मंजूर आखणीपासून ५ ते ७ कि. मी. अंतरावर असून उक्त प्रादेशिक योजना रस्ता मौजे सोळू व मौजे मांजरी (खु.) येथे ११० मीटर रिंग रोडला मिळतो. त्यामुळे एवढ्या लांबीपुरत्या दोन मोठ्या रस्त्यांची आवश्यकता नसल्याने उक्त प्रादेशिक योजना रस्ता वगळणे आवश्यक आहे व त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम २० (२) मधील तरतुदीनुसार उक्त प्रादेशिक योजना रस्ता वगळून त्याखालील क्षेत्र लगतच्या वापर विभागात समाविष्ट करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे);

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २०, पोट-कलम (३) मधील तरतुदीप्रमाणे उक्त प्रादेशिक योजनेत प्रस्तावित फेरबदल करण्याचा हेतू शासन याद्वारे घोषित करित आहे आणि त्याकरिता आम जनतेकडून सूचना/हरकती मागवीत आहे. प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने काही सूचना/हरकती द्यावयाच्या असतील तर त्या नागरिकांनी, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे आत सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, "डी" विंग, ३ रा मजला, पूर्व बाजू, विधानभवन समोर, पुणे-४११ ००१ यांच्या नावे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात. प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर सुनावणी देणेसाठी व त्यावरील अहवाल शासनास सादर करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदरहू नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत प्राधिकृत अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचाच शासनाकडून विचार केला जाईल.

प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/(भाग-२)/कलम-२० (३)/नवि-१३, नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

(१) महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

(२) सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे.

सदर सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाईटवरदेखील प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 13th September 2019

Notice

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1816/309/CR-413/16/(part-II)/Section 20 (3)/UD-13.—Whereas, the Government in the Urban Development Department, vide its Notification No. TPS-1895/227/CR-26/95/UD-13, dated the 25th November 1997, (hereinafter referred to as "the said Notification") has sanctioned the Regional Plan for Pune District (hereinafter referred to as "the said Regional Plan") under Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act."), which has come into force with effect from the 10th February 1998 ;

and whereas, as per the proposals of the said Regional Plan, 90 mtrs. Regional Plan Road is proposed from Mouje-Solu-Lonikand-Kesnand-Manjari kh. (hereinafter referred to as "the said Regional Plan Road");

and whereas, the said Regional Plan Road is proposed 5 to 7 kms. away from sanctioned 110 mtrs. Ring Road and which joins Ring road at Mouje-Solu and Manjari kh. For this much length, there is no necessity of two big wide roads and therefore, Government is of opinion that the said Regional Plan Road alignment is to be deleted and land thereunder is to be included in adjoining zone under sub-section (2) of Section 20 of the said Act, and for that purpose it is necessary to modify the said Regional Plan (hereinafter referred to as "proposed Modification.").

Now therefore, as provided in sub-section (3) of Section 20 of the said Act, the Government hereby declares its intention to make the proposed modification and for that purpose, invites suggestions and/or objections from the general public with respect to the proposed modification. Suggestions and/or objections in this regard shall be submitted to the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune. New Administrative Building, 'D' wing, 3rd floor, East side, opposite Vidhanbhavan, Pune-411 001 who is hereby appointed as the "Officer" for giving hearing in respect of the suggestions and/or objections received in this regard and to submit his report to the Government.

Suggestions and/or objections received by the Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune within the period of 30 (thirty) days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette will only be considered.

The plans bearing No. TPS-1816/309/CR-413/16/(part-II)/Section 20 (3)/UD-13, showing the proposed modification shall be kept open for inspection of the general public during office hours on all working days at the following offices.—

(1) Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority Pune.

(2) Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune.

This Notice shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/(भाग-२) कलम-२० (४)/नवि-१३. --ज्याअर्थी, शासनाने नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/२२७/प्र. क्र. २६/९५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ अन्वये पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १५ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १० फेब्रुवारी १९९८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासन नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/नवि-१३, दिनांक १७ मार्च २०१७ अन्वये प्रादेशिक योजना क्षेत्रामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर ११० मीटर रुंदीचा वळण रस्त्याचा प्रस्ताव (यापुढे "उक्त वळण रस्ता" म्हणून उल्लेखलेला आहे). उक्त अधिनियमाचे कलम २० (४) अन्वये मंजूर केलेला असून त्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हे समुचित प्राधिकरण आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्राधिकरण" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त वळण रस्त्याच्या प्रस्तावामधील स. नं. १२५, मौजे धायरी, स. नं. ३३९, ३४०, मौजे भूगाव, स. नं. ५७, ६२, मौजे मारुंजी तसेच गट नंबर ११०२, मौजे वडकी या ठिकाणी वळण रस्त्याच्या आखणीमधील बदल शासनाने सूचना क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/नवि-१३, दिनांक ३० मार्च २०१७ अन्वये प्रसिद्ध केले होते ;

आणि ज्याअर्थी, उक्त वळण रस्त्याच्या प्रस्तावामधील स. नं. १२५, मौजे धायरी, स. नं. ३३९, ३४०, मौजे भूगाव या ठिकाणी वळण रस्त्याच्या आखणीमधील बदल अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/नवि-१३, दिनांक ८ जून २०१८ अन्वये मंजूर केले असून स. नं. ५७, ६२, मौजे मारुंजी येथील फेरबदल मंजूर करताना त्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याने सूचना क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६/नवि-१३, दिनांक ८ जून २०१८ अन्वये फेरबदल पुन्हा प्रसिद्ध केला आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त वळण रस्त्याच्या प्रस्तावामधील गट नंबर ११०२, मौजे वडकी येथील दिनांक ३० मार्च २०१७ रोजीच्या सूचनेद्वारे प्रसिद्ध केलेला प्रस्तावित फेरबदल रद्द करून त्याऐवजी येथील आखणीमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्यांचे दिनांक २१ ऑगस्ट २०१८, दिनांक १७ सप्टेंबर २०१८ व दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजीच्या पत्रान्वये मौजे मांगडेवाडी, शिवणे, भूगाव, लवळे, सूस, आंबी, वराळे, देहू, इंदुरी येथील उक्त वळण रस्त्याच्या आखणीमध्ये बदल करण्याची विनंती शासनास केली आहे ;

आणि ज्याअर्थी, मौजे वडकी येथील आखणीमध्ये नकाशात बदल क्रमांक (1A : 1A) असे विवक्षितपणे दर्शविल्यानुसार आणि मौजे मांगडेवाडी, भूगाव, लवळे, सूस, आंबी, वराळे, देहू, इंदुरी येथील आखणीमधील बदल क्रमांक (१:१, ३:३, ४:४, ५:५, ६:६, ७:७) असे विवक्षितपणे दर्शविल्यानुसार (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे) बदल करणे आवश्यक असल्याची शासनाने खात्री केल्यानंतर उक्त प्रादेशिक योजनेमध्ये उक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविण्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम २० (२) मधील तरतुदीनुसार उक्त प्रादेशिक योजनेमधील उक्त वळण रस्त्याच्या आखणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २० चे पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उक्त प्रस्तावित फेरबदल प्रस्तावाबाबत शासनाच्या नगर विकास विभागाची सूचना अनुक्रमे क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/नवि-१३, दिनांक ८ जून २०१८ व क्रमांक टीपीएस-१८१६/३०९/प्र. क्र. ४१३/१६ (भाग-२)/नवि-१३, दिनांक १० डिसेंबर २०१८ अन्वये आम जनतेच्या हरकती/सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-एक, विभागीय पुरवणीमध्ये अनुक्रमे दिनांक जून २८ ते जुलै ४, २०१८ रोजी पृष्ठ १ ते ३ व दिनांक डिसेंबर २० ते २६, २०१८ रोजी पृष्ठ १ ते ३ वर प्रसिद्ध झाली असून उक्त प्रस्तावित फेरबदलांबाबत नोटीस प्रसिद्धीनंतर विहित मुदतीत प्राप्त होणाऱ्या सूचना/हरकतींवर संबंधितांना सुनावणी देण्याकरिता व शासनास अहवाल सादर करण्याकरिता सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना शासनातर्फे अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिकारी" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी उक्त प्रस्तावित फेरबदलांबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण करून सादर केलेला अहवाल आणि त्यावरील संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अभिप्राय विचारात घेतल्यानंतर, उक्त प्रस्तावित फेरबदलांपैकी मौजे मारुंजी येथील प्रस्तावित फेरबदल तसेच उक्त प्रस्तावित फेरबदलांपैकी बदल क्रमांक ४:४ व ६:६ प्रलंबित ठेवून, उर्वरित बदल क्रमांक १:१, १-१ : ११, ३:३, ५:५, ७:७ फेरबदल मंजूर करणे आवश्यक असल्याचे शासनाचे मत झाले आहे.

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० चे पोट-कलम (४) व त्या अनुषंगाने प्राप्त असलेले अधिकारांचा वापर करून उक्त प्रस्तावित फेरबदलांपैकी मौजे मारुंजी येथील नकाशात दर्शविल्यानुसार प्रस्तावित फेरबदलास तसेच उक्त प्रस्तावित फेरबदलांपैकी बदल क्रमांक ४:४ व ६:६ प्रलंबित ठेवून, नकाशात दर्शविल्यानुसार उर्वरित बदल १:१, १-१ : ११, ३:३, ५:५, ७:७ यांना याद्वारे मंजुरी देण्यात येत आहे.

मंजूर फेरबदलाची अधिसूचना त्यासोबतच्या नकाशासह नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयात उपलब्ध करण्यात यावी.

(१) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

(२) महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे.

(३) सहायक संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

सदरहू सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 13th September 2019

Notice

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1816/309/CR-413/16/Section 20 (4)/UD-13.—Whereas, the Government in the Urban Development Department vide Notification No. TPS-1895/227/CR-26/95/UD-13, dated the 25th November, 1997 has sanctioned the Regional Plan for Pune District (hereinafter referred to as "the said Regional Plan") under Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") so as to come into force with effect from the 10th February 1998;

and whereas, Government in the Urban Development Department vide Notification No. TPS-1816/309/CR-413/16/UD-13, dated 17th March 2017 has sanctioned the modification under Section 20 (4) of the said Act in respect of alignment of 110 mtrs. wide Ring Road (hereinafter referred to as "the said Ring Road") for which the "Pune Metropolitan Region Development Authority" is the Appropriate Authority (hereinafter referred to as "said Authority");

and whereas, Notice bearing No. TPS-1816/309/C.R. 413/16/UD-13, dated 30th March 2017 was published regarding the changes in alignment in said Ring Road at S. No. 125 of Mouje Dhayari, S. Nos. 339, 340 of Mouje Bhugaon, S. Nos. 57 and 62 of Mouje Marunji and Gat No. 1102 of Mouje Wadaki ;

and whereas, Government in the Urban Development Department *vide* Notification No. TPS-1816/309/CR-413/16/UD-13, dated 8th June 2018 has sanctioned the modification under Section 20 (4) of the said Act in respect of alignment of 110 mtrs. wide Ring Road at S. No. 125 of Mouje Dhayari, S. Nos. 339, 340 of Mouje Bhugaon and republished a notice bearing No. TPS-1816/309/C.R. 413/16/UD-13, dated 8th June 2018 under Section 20 (3) of the said Act for modifying alignment at S. Nos. 57 and 62 of Mouje Marunji (hereinafter referred to as "the said proposed modification");

and whereas, Government of Maharashtra is of opinion that, the proposed modification at Gat No. 1102 of Mouje Wadaki published *vide* Notice, dated 30th March 2017 is required to be rejected and it is necessary to make certain changes in this alignment ;

and whereas, Pune Metropolitan Region Development Authority *vide* their letters dated 21st August 2018, 17th September 2018 and 18th September 2018 has requested the Government to modify the alignment of the said Ring Road at Mauje Mangdewadi, Shivne, Bhugaon, Lavale, Sus, Ambli, Varale, Dehu, Induri ;

and whereas, in view of the above required changes and after making necessary enquiries, the Government of Maharashtra is of opinion that it is necessary to modify the alignment of the said Ring Road at Mauje Wadaki shown specifically as change No.1A : 1A on plan, and at Mauje Mangdewadi, Bhugaon, Lavale, Sus, Ambli, Varale, Dehu, Induri shown specifically as change No. 1:1, 3:3, 4:4, 5:5, 6:6, 7:7 on plan (hereinafter referred to as "the said proposed modification") and decided to modify the said Regional Plan as per the provisions of Section 20 (2) of the said Act ;

and whereas, pursuant to the above, a notice bearing No. TPS-1816/309/CR-413/UD-13, dated 8th June 2018 and No. TPS-1816/309/CR-413/16 (Part II)/UD-13, dated 10th December 2018 respectively, regarding the Proposed Modification under sub-section (3) of the Section 20 of the said Act, was published and which was appeared in the Maharashtra Government Official Gazette, Pune Division Supplement, dated 28th June 2018 to 4th July 2018 on pages 1 to 3 and dated 20th December 2018 to 26th December 2018 on pages 1 to 3 respectively, for inviting suggestions and/or objections from the general public and the Joint Director of Town Planning, Pune was authorised as the "Officer" (hereinafter referred to as "the said Officer") by the Government to hear suggestions and/or objections and submit his report to the Government ;

and whereas, after completing all the legal formalities, the said officer submitted his report to Government. Considering this report submitted by the said Officer and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of opinion that, it is necessary to sanction the said proposed modification at Mauje Marunji and out of the said proposed modifications, keeping changes Nos. 4:4 and 6:6 in abeyance, remaining changes No. 1:1, 1A:1A, 3:3, 5:5, and 7:7 are required to be sanction.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (4) of Section 20 of the said Act, the Government of Maharashtra hereby accords sanction to the said proposed modification at Mauje Marunji as shown on plan and accords sanction to remaining changes 1:1, 1A:1A, 3:3, 5:5, and 7:7 out of the said proposed modifications, keeping changes No. 4:4 and 6:6 in abeyance as shown on plan.

This Notification along with plan shall be made available for inspection to the general public during office hours on all working days at the following offices.—

- (1) Director of Town Planning, Central Building, Pune-411 001.
- (2) Metropolitan Commissioner, PMRDA.
- (3) Joint Director of Town Planning, Pune.

This Notice shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१८/५०/प्र. क्र. ३६/१९/नवि-१३. --ज्याअर्थी, पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९५/२२७/प्र. क्र. २६/९५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम १५ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १० फेब्रुवारी १९९८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम २० चे पोट-कलम (४) मधील तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०४/पुणे प्रा.यो. विनिनि/नवि-१३, दिनांक १६ नोव्हेंबर २००५ आणि पूरक पत्र दिनांक ६ जानेवारी २००६ द्वारे उक्त प्रादेशिक योजनेच्या क्षेत्रात उक्त प्रादेशिक योजनेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये, विशेष नगर वसाहतीच्या विकसनासाठीची नियमावली (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विशेष नगर वसाहतीची नियमावली" असा करण्यात आला आहे) अंतर्भूत केली आहे आणि तदनंतर दिनांक १५ जून २००९ रोजीच्या व दिनांक १ जानेवारी २०१४ व ३० मे २०१४ रोजीच्या अधिसूचनांद्वारे उक्त विशेष नगर वसाहतीच्या नियमावलीमध्ये फेरबदल मंजूर केले आहेत. त्यानुसार सिटी कॉर्पोरेशन लि. यांना मौजे हडपसर, तालुका हवेली येथील सुमारे १३७.३५५१ हे. क्षेत्रावर प्रस्तावित केलेल्या विशेष नगर वसाहत प्रकल्पास, शासनाने दिनांक १३ ऑगस्ट २०१४ रोजीची शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१२/९९२/प्र. क्र. ५८८/१३/पुनर्बाधणी क्र. १२०/नवि-१३, अन्वये अधिसूचित करून लोकेशनल क्लियरन्स मंजूर केले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त मंजूर विशेष नगर वसाहत प्रकल्प" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, शासनाने पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ शासन अधिसूचना क्रमांक पीएमसी-३०१४/प्र. क्र. ६४/नवि-२२, दिनांक ४ ऑक्टोबर २०१७ अन्वये मंजूर केली असून त्यामध्ये मौजे हडपसर येथील उक्त मंजूर विशेष नगर वसाहत क्षेत्राचा समावेश आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, २०१६ मधील कलम ३ चे उप-कलम (१) मधील अधिकाराचा वापर करून शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक पीआरडी-३३१६/प्र. क्र. ५४/नवि-७/, दिनांक ११ जुलै २०१६ अन्वये पुणे महानगर क्षेत्रासाठी, त्या अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीत नमूद केलेल्या क्षेत्राकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१७/प्र. क्र. १७३/१७/नवि-१३, दिनांक १८ जानेवारी २०१८ अन्वये उक्त अधिनियमाचे कलम ४० (१) अन्वये उक्त विकास प्राधिकरणाची, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून उक्त महानगर क्षेत्रासाठी नियुक्ती केलेली आहे (यापुढे निर्देश "उक्त विकास प्राधिकरण" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, चिफ ऑफिसरिंग ऑफिसर, सिटी कॉर्पोरेशन लि. (यापुढे ज्याचा उल्लेख "अर्जदार" असा करण्यात आला आहे) यांनी उक्त अधिनियमातील कलम ४४ चे पोट-कलम (२) नुसार व उक्त विशेष नगर वसाहत नियमावलीतील विनियम क्रमांक ७ (अ) च्या तरतुदीनुसार, मौजे हडपसर व मांजरी (बु.), तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सुमारे १८.५६२१ हे. वाढीव क्षेत्र समाविष्ट करणेसह मंजूर विशेष नगर वसाहत, एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प म्हणून राबविण्यासाठी सुधारित लोकेशनल क्लियरन्स मंजूर करण्याचा प्रस्ताव दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजीच्या पत्रातून शासनाकडे सादर केला होता आणि त्यास अनुसरून शासनाने वाढीव क्षेत्रासह सुमारे १५५.९१७२ हे. क्षेत्रावर प्रस्तावित केलेल्या विशेष नगर

वसाहत प्रकल्पास, दिनांक ३ जुलै २०१९ रोजीची अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१८/५०/प्र. क्र. ३६/१९/नवि-१३, अन्वये अधिसूचित करून लोकेशनल क्लिअरन्स मंजूर केले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त मंजूर विशेष नगर वसाहत प्रकल्प" असा करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विशेष नगर वसाहत प्रकल्पामधील मंजूर विशेष नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्र पुणे महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीमध्ये समाविष्ट असून वाढीव क्षेत्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, चिफ ऑफिसर, सिटी कॉर्पोरेशन लि. यांनी दिनांक ४ जुलै २०१९ रोजीच्या अर्जान्वये उक्त मंजूर विशेष नगर वसाहत, एकात्मिकृत नगर वसाहतीमध्ये परावर्तित करून त्याचे संनियंत्रण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे देण्याची विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे पोट-कलम ३७ (१कक) (ग) मधील तरतुदीनुसार शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१६/प्र. क्र. ३६८(भाग-१)/१५/३७ (१कक) (ग)/वियो/नवि-१३, दिनांक ८ मार्च २०१९ द्वारे विशेष नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी विकास नियंत्रण नियमावली अंतर्भूत केली आहे ;

आणि त्याअर्थी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकरिता मंजूर केलेल्या एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीतील नियम क्रमांक १४ नुसार मंजूर विशेष नगर वसाहत प्रकल्प, त्यामध्ये नमूद तरतुदींना अधीन राहून एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पामध्ये परिवर्तित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच नियम क्रमांक १ नुसार शासनास प्राप्त अधिकारात उक्त एकात्मिकृत नगर वसाहतीच्या परवानगी व प्रकल्पाचे संनियंत्रण, खालील अटीस अधीन राहून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने करण्याबाबत निदेश देण्यात येत आहेत.

(१) एकात्मिकृत नगर वसाहतीच्या नियमावलीतील नियम क्रमांक ७.१.२ नुसार आवश्यक अधिमूल्य रक्कम भरणा करणे विकसकांवर बंधनकारक राहिल.

(२) शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१८/५०/प्र. क्र. ३६/१९/नवि-१३, दिनांक ३ जुलै २०१९ मधील अट क्रमांक (III) (१) अट वगळता, विकसकांवर इतर सर्व अटी बंधनकारक राहतील.

सदर अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयांत उपलब्ध करण्यात यावी.

(१) महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

(२) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे.

(३) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

(४) जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा, पुणे.

(५) सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे.

सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032
dated 13th September 2019

Notice

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1818/50/CR-36/19/UD-13.—Whereas, the Government in the Urban Development Department, vide its Notification No.TPS-1895/227/CR-26/95/UD-13, dated 25th November 1997, has sanctioned the Regional Plan for Pune District (hereinafter referred to as "the said Regional Plan") under Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act."), which has come into force with effect from the 10th February, 1998 ;

and whereas, the Government of Maharashtra in the Urban Development Department *vide* Notification No. TPS-1804/Pune RP D.C.R/UD-13, dated the 16th November 2005 and addendum, dated 6th January 2006, has amended the Sanctioned Development Control Regulations for the said Regional Plan, under the provisions of sub-section (4) of Section 20 of the said Act, in order to incorporate the regulations for Development of Special Townships (hereinafter referred to as "the said STP Regulations") and has further amended the said STP Regulations *vide* Notifications, dated 15th June 2009, 1st January 2014 and 30th May 2014 and Government has accorded Locational Clearance for the Special Township Project proposed by City Corporation Ltd, Pune, Village Hadapsar, taluka Haveli on land admeasuring 137.3551 Ha., *vide* Government Notification No. TPS-1812/992/CR-588/13/Reconstruction No. 120/UD-13, dated 13th August 2014 (hereinafter referred to as the "said Notified Special Township Project") ;

and whereas, the Government of Maharashtra *vide* its Notification No. PMC-3014/C.R.64/UD-22, dated 4th October 2017 extended limits of Pune Municipal Corporation and the area of the said notified Special Township Project is included in this extended limit ;

and whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 3 of the Maharashtra Metropolitan Development Authority Act, 2016 the Government *vide* Notification of Urban Development Department No. PRD-3316/CR-54/UD-7, dated 11th July 2016 has established Metropolitan Region Development Authority to be called "the Pune Metropolitan Region Development Authority" (hereinafter referred to as "the said Development Authority") for the Pune Metropolitan Area more specifically described in the Schedule and Government of Maharashtra *vide* its Notification No. TPS-1817/CR-173/17/UD-13, dated-18th January 2018, appointed the said Development Authority as a "Special Planning Authority" under Section 40 (1) of MRTP, Act-1966 ;

and whereas, Chief Operating Officer, City Corporation Ltd., (hereinafter referred to as the "Applicant") has submitted a proposal as per the provisions of sub-section (2) of Section 44 of the said Act and Regulation No. 7 (a) of the said Special Township Project Regulations for incorporating additional lands admeasuring about 18.5621 Ha. from village Hadapsar and Manjari (Br.) in the said Notified Special Township Project and grant of revised Locational Clearance for the purpose of development as Integrated Townships Project *vide* its letter, dated 9th January 2019 to Government and Government has accorded Locational Clearance including additional area of 155.9172 Ha. *vide* Notification No. TPS-1818/50/CR-36/19/UD-13, dated 3rd July 2019 for Special Township Project (hereinafter referred to as the "said Notified Special Township Project");

and whereas, said Notified Special Township Project area partly included in extended limit of Pune Municipal Corporation and partly in Pune Metropolitan Region Development Authority ;

and whereas, Chief Operating Officer, City Corporation Ltd has requested Government to convert Special Township Project to Integrated Townships Project and Authority shall be Pune Metropolitan Development Authority instead of Pune Municipal Corporation ;

Government of Maharashtra in the Urban Development Department, *vide* Notification No. TPS-1816/CR-368/16/part-1/DP-ITP/UD-13, dated 8th March 2019 Sanctioned Development Control Regulations for the Special Planning Authority under the provisions of sub-section (1AA) (C) of Section 37 of the said Act, in order to incorporate the regulations for Development of Integrated Townships Project (hereinafter referred to as "the said ITP Regulations");

Now therefore, in exercise of provisions in regulation No. 14 of the said ITP Regulations Government accords sanction for transition of said Notified Special Township Project in to Integrated Township Project and in exercise of the power conferred by regulation No. 1 of the said ITP Regulations, Government hereby directs Pune Metropolitan Region Development Authority to give permission and supervise the Integrated Townships Project, subject to following conditions.

(1) As per the Rule No. 7.1.2 of Integrated Township Regulations, it shall be binding on the Developer to pay necessary premium.

(2) All other conditions, except condition No. (III) (1) mentioned in Government Notification No.1818/50/CR-36/19/UD-13, dated 3rd July 2019 shall be binding on the Developer.

The Notification shall be made available for the inspection of the general public, during office hours on all working days at the following offices.---

(1) Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, Pune Metropolitan Region Development Authority, Pune.

(2) Commissioner, Pune Municipal Corporation, Pune.

(3) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.

(4) The Collector, Pune District, Pune.

(5) Assistant Director of Town Planning Pune Branch Pune.

This Notification shall also be made available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१९/प्र. क्र. १६७/१९/नवि-१३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम XXXVII) (यापुढे ज्याचा "उक्त अधिनियम" असा उल्लेख केलेला आहे) च्या कलम ११३, पोट-कलम (१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली शासन अधिसूचना नगर विकास विभाग, आरपीपी-११७०/१६३१९/आरपीसी-एक, दिनांक १४ मार्च १९७२ (यापुढे जिचा "उक्त अधिसूचना" असा उल्लेख केलेला आहे) द्वारे शासनाने, उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेले क्षेत्र, पिंपरी-चिंचवड नवीन नगराकरिता विकसित करावयाचे क्षेत्र (यापुढे ज्याचा "उक्त क्षेत्र" असा उल्लेख केलेला आहे) म्हणून नेमून दिलेले आहे, तसेच उक्त क्षेत्रातील जागा संपादित आणि विकसित करून, त्या निर्गत करण्यासाठी, उक्त अधिनियमाच्या कलम ११३, पोट-कलम (२) नुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (यापुढे ज्याचा "उक्त विकास प्राधिकरण" असा उल्लेख केलेला आहे) म्हणून दिनांक १६ मार्च १९७२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे गठित केले आहे. उक्त अधिनियमाच्या कलम ११३, पोट-कलम (८) नुसार उक्त विकास प्राधिकरणास नियोजन प्राधिकरणाचे अधिकार प्राप्त आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त क्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असून महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रासाठी एकच नियोजन प्राधिकरण असावे आणि उक्त विकास प्राधिकरणाच्या नियोजन नियंत्रणाखालील क्षेत्राचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून, उक्त विकास प्राधिकरणाच्या मालकीचे आणि ज्यावर उक्त विकास प्राधिकरण स्वतः विकास करीत आहे असे क्षेत्र वगळता, उर्वरित क्षेत्रासाठीचे उक्त विकास प्राधिकरणाचे नियोजन प्राधिकरण म्हणून असलेले अधिकार मर्यादित करून त्याऐवजी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस देणे योग्य होईल, असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११३, पोट-कलम (८) मधील तरतुदी विचारात घेऊन आणि उक्त अधिनियमाच्या कलम १५४, पोट-कलम (१) नुसार प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे खालीलप्रमाणे निदेश देत आहे.

नोंद

(अ) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या आणि विकास प्राधिकरण म्हणून ज्यावर उक्त प्राधिकरण स्वतः विकास करणार आहे, अशा क्षेत्रासाठी, या मर्यादित कारणापुरते, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे कलम ११३, पोट-कलम (८) नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत राहील. अशा क्षेत्रावर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून विकास परवानगी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.

(ब) पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या ज्या जागा उक्त प्राधिकरणाने संबंधितांना भाडेपट्ट्याने वितरित केल्या असतील अशा क्षेत्राकरिता, अशा जागा निर्गतीच्या दिनांकापासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत राहणार नाही. अशा क्षेत्राकरिता उक्त प्राधिकरणाने जागा वितरित करतेवेळी नमूद केलेल्या अटी व शर्तींना अधीन राहून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हे नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श्री. दि. लांडगे,

सहसचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 13th September 2019

Notice

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1819/CR-167/19/UD-13.—Whereas, the Government in Urban Development Department vide its Notification No. RPP. 1170/16319/RPC-1, dated 14th March 1972 (hereinafter referred to as "the said Notification") issued under sub-section (1) of Section 113 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") has designated the area mentioned in the Schedule (hereinafter referred to as "the said Area") appended to the said Notification, to be developed as site for the New Town i.e. the Pimpri-Chinchwad New Town. For acquiring, developing and disposing of lands Pimpri-Chinchwad New Town Development Authority (hereinafter referred to as "the said Development Authority") has been constituted under sub-section (2) of Section 113 vide Notification, dated 16th March 1972. As per provisions under sub-section (8) of Section 113, the said Development Authority has powers of Planning Authority ;

and whereas, the said Area falls within the Municipal Limits of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation and in order to have one Planning Authority for the area within Municipal Limit and so as to ensure rapid development of area under planning control of the said Development Authority, Government is of opinion that, except the area owned by and to be developed by the said Development Authority, the powers and functions as Planning Authority of the said Development Authority are required to be restricted for the remaining area and the same to be given to Pimpri-Chinchwad Municipal Corporation ;

and therefore, having regards to the provisions of sub-section (8) of Section 113 of the said Act and in exercise of the powers conferred under sub-section (1) of Section 154 of the said Act, the Government of Maharashtra hereby issues directions as follows.

Directives

(A) For the lands in the said area which are owned by Pimpri-Chinchwad New Town Development Authority and which are to be developed by it in its capacity as Development Authority, the said Development Authority, for that limited purpose of development, shall continue to function as Planning Authority as per sub-section (8) of Section 113 and the said Development Authority will not be required to seek development permission from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation.

(B) For the lands owned by the Pimpri-Chinchwad New Town Development Authority and which are leased out to the allottees by the said Development Authority, for such lands Pimpri-Chinchwad New Town Development Authority shall cease to function as Planning Authority, from the date of allotment of such lands and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation will exercise the power of the Planning Authority for all such area, subject to terms and conditions as specified by the said Development Authority while allotting of such lands.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. D. LANDGE,

Joint Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१९/४८९/प्र. क्र. ७१/१९/नवि-१३.-ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१३/१२७६/प्र. क्र. १७४/९३/नवि-१३, दिनांक १८ सप्टेंबर १९९५ अन्वये मंजूर केली आहे (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार मौजे चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर दळवीनगर रस्त्यास जोडणारा सि.स.नं. ३८८०, ३८७९ व ३८७८ मधून १२ मीटर विकास योजना रस्ता प्रस्तावित आहे (यापुढे "उक्त विकास योजना रस्ता" असे संबोधलेले आहे);

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक २४०, दिनांक २० जुलै २०१८ अन्वये उक्त विकास योजना रस्त्याची आखणी प्रत्यक्ष जागेवर सि.स.नं. ३१९१/१ मधून बदलून करण्यात आल्याने त्या जागेवरील विकसित रस्त्याप्रमाणे बदलण्यासाठी फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला);

आणि ज्याअर्थी, उक्त महानगरपालिकेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे फेरबदलाचा प्रस्ताव दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र क्रमांक ७१/१९ अन्वये मंजुरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजना रस्त्याखालील संबंधित जमीन मालकांनी अधिमूल्य रक्कम शासनास व महानगरपालिकेस जमा केली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्ला-मसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (२) अन्वये प्रदत्त असलेल्या अधिकाराचा वापर करून शासन याद्वारे उक्त फेरबदल प्रस्ताव, मंजूर करीत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेत खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे.

उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलाच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खाली दिलेली नवीन नोंद समाविष्ट करण्यात येत आहे.--

नोंद

"मौजे चिंचवड येथील १२ मीटर विकास योजना रस्त्याची आखणी प्रत्यक्ष जागेवर विकसित रस्त्याप्रमाणे सि.स.नं. ३१९१/१ मधून प्रस्तावित करून, सि.स.नं. ३८७८ खालील १२ मीटर विकास योजना रस्त्याच्या प्रस्तावातून वगळलेली जागा रहिवास विभागात समाविष्ट करण्यात येत आहे."

(१) सदरहू फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१९/४८९/प्र. क्र. ७१/१९/नवि-१३, जनतेच्या अवलोकनार्थ आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध असेल.

(२) सदरहू अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032
dated 13th September 2019

Notification

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1819/489/CR-71/19/UD-13.—Whereas, the Development Plan of Pimpri-Chinchwad Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by Urban Development Department of Government under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") *vide* Notification No. TPS-1893/1276/CR-174/93/UD-13, dated 18th September 1995 (hereinafter referred to as "the said Notification");

and whereas, in the said Development Plan, 12 mtrs. wide Development Plan Road is proposed in front of Lokmanya Hospital going towards Dalvinagar Road through land bearing C.T.S. Nos. 3880, 3879 and 3878 of Village Chinchwad (hereinafter referred to as "the said Development Plan Road ");

and whereas, Pimpri-Chinchwad Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") has decided *vide* their General Body Resolution No. 240, dated 20th July 2018 to modify the alignment of said road as per the road actually developed on site through CTS No. 3191/1 (hereinafter referred to as "the said modification proposal");

and whereas, said Municipal Corporation after following all legal procedure under the provision of Section 37 (1) of the said Act submitted the said proposal of modification to Government *vide* letter No. 71/19, dated 5th February 2019 for sanction ;

and whereas, concerned land owners under the said Development Plan Road have deposited the requisite amount of Premium to the Government and Pimpri-Chinchwad Municipal Corporation;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of opinion that the proposed modification needs to be sanctioned.

Now therefore, in exercise of the power conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, Government hereby sanctions the said modification proposal and for that purpose amends the said notification as follows.

In the schedule of modification appended to the said notification, after the last entry following new entry shall be added *viz.*—

Entry

"The alignment of 12 mtrs. wide Development Plan Road is proposed through C.T.S. No. 3191/1 as per the road actually developed on site and land released from 12 mtrs. wide road in C.T.S.No. 3878 of Chinchwad is included in Residential Zone as shown on plan."

(i) Part Plan bearing No. TPS-1819/489/C.R.-71/19/UD-13, showing the aforesaid sanctioned modification is kept open for inspection of the general public in the working hours on all working days in the office of the Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri.

(ii) This Notification is also available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १६ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१७१८/२२०५/प्र. क्र. ६४/१९/नवि-१३.--ज्याअर्थी, संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील अधिसूचना क्रमांक डी. पी. अक्कलकोट-वाढीव क्षेत्र/टीपीव्ही-व्हीए/२०१९, दिनांक २३ मार्च १९८८ अन्वये (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये अक्कलकोट नगर परिषदेच्या वाढीव क्षेत्राची विकास योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधले आहे) अन्वये मंजूर झाली असून ती दिनांक १ जुलै १९८८ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेसाठी अक्कलकोट नगर परिषद हे नियोजन प्राधिकरण आहे (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथील गट क्रमांक १०१०/७, क्षेत्र १.२१ हे. आर ही जागा (यापुढे "उक्त जागा" असे संबोधले आहे) शेती या वापर विभागामध्ये समाविष्ट आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने, उक्त जागेपैकी १.०० हे. आर क्षेत्र, उक्त विकास योजनेतील शेती विभागातून वगळणेसाठी व सदर क्षेत्र धनगर स्मशानभूमी म्हणून आरक्षित करण्याबाबत सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक २१४, दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ अन्वये उक्त विकास योजनेमध्ये फेरबदल करण्याचे प्रस्तावित केलेले आहे (यापुढे "उक्त प्रस्तावित फेरबदल" असे संबोधले आहे);

आणि ज्याअर्थी, उक्त प्रस्तावित फेरबदल करण्याचे ठरवून त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३७ (१) अन्वये वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त प्रस्तावित फेरबदलाचा प्रस्ताव उक्त नियोजन प्राधिकरणाने दिनांक ११ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर तसेच संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदलाचा प्रस्ताव नामंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदल प्रस्ताव नामंजूर करीत आहे.

सदरची अधिसूचना नागरिकांच्या अवलोकनार्थ मुख्याधिकारी अक्कलकोट नगरपरिषद, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी उपलब्ध करण्यात येत आहे.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 16th September 2019

Notice

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1718/2205/CR-64/19/UD-13.—Whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide Notification No. D.P.-Akkalkot/Extention Area/T.P.VV.A/2091, dated 23rd March 1988 (hereinafter referred to as "the said Notification") has sanctioned the Development Plan of Akkalkot Municipal Council for the extended Area (hereinafter referred to as "the said Development Plan") under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act"), which has come into force with effect from the 1st July 1988 ;

and whereas, the Akkalkot Municipal Council is the Planning Authority for the said Development Plan (hereinafter referred to as "the said Planning Authority") ;

and whereas, in the said Development Plan, the land bearing Gat No. 1010/7, Village-taluka-Akkalkot, district Solapur, area admeasuring about 1.21 Hact. (hereinafter referred to as "the said land") is included in the Agricultural Zone ;

and whereas, the said Planning Authority decided to modify the said Development Plan and for that purpose vide its General Body Resolution No. 214, dated 27th February 2017, has decided to delete area of 1.00 Ha. out of the said land from the Agricultural Zone and proposed to reserve this area for the Dhangar Samaj Burial Ground (hereinafter referred to as "the said proposed modification");

and whereas, after deciding to modify the said Development Plan, and after following the legal formalities as stipulated under Section 37 (1) of the said Act, the said Planning Authority has submitted the proposal of the said Proposed Modification to Government by letter, dated 11th November 2017 for its Sanction ;

and whereas, after making necessary enquiries, and consulting Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government is of the opinion that the said proposed modification needs to be rejected.

Now therefore, in, exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby refuses to accord sanction to the said proposed Modification.

This Notification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief Officer, Akkalkot Municipal Council, taluka Akkalkot, district Solapur.

This Notification shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

चौथा मजला, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१७१९/कोर्ट/१६५/प्र. क्र. १७१/१९/नवि-१३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम, ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करण्यात आला आहे) कलम ३१ (१) अन्वये सोलापूर महानगरपालिकेची सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त विकास योजना" असा उल्लेख केलेली) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७०१/२७३५/प्र. क्र. ४१/३/नवि-१३, दिनांक २८ ऑक्टोबर २००४ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १५ डिसेंबर २००४ पासून अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये, सोबतच्या अनुसूची "अ" मध्ये वर्णन केलेली मौजे मजरेवाडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथील स. नं. ५४/१-क + ५-ब, क्षेत्र २०००.०० चौ. मी. ही जागा (यापुढे "उक्त जागा" असे संबोधिले आहे) आरक्षण क्रमांक १३/८७, "लहान मुलांचे खेळाचे मैदान" या मोठ्या क्षेत्राचे आरक्षणाचा भाग आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असा उल्लेख केला आहे);

आणि ज्याअर्थी, सोलापूर महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" असे संबोधिले आहे) उक्त जागा उक्त विकास योजना अमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीत संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकाने उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) नुसार, नियोजन प्राधिकरण असलेल्या उक्त महानगरपालिकेवर दिनांक २६ जून २०१५ रोजी खरेदी सूचना बजावून, उक्त जागा, उक्त महानगरपालिकेस विहित कालावधीमध्ये संपादित करण्यास कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) अन्वये नोटीस बजावल्यानंतरही, उक्त महानगरपालिकेने, दोन वर्षांच्या कालावधीत, उक्त जागा संपादन केली नाही अथवा ती संपादन करण्यासंबंधीची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ ची भूसंपादनाची अधिसूचना दिनांक २५ जून २०१७ पूर्वी प्रसिद्ध केली नाही ;

आणि ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने उक्त जागेच्या मालकाने दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक ६०२७/२०१७ मध्ये दिनांक २० मार्च २०१९ च्या आदेशान्वये उक्त जागेवरील उक्त आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश पारित केले असून या अनुषंगाने उक्त जागेवरील उक्त आरक्षण व्यपगत झाल्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्याबाबत शासनास आदेशित केलेले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकरणी, मा. उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तसेच उक्त महानगरपालिकेचा अहवाल व सहायक संचालक, नगर रचना, सोलापूर शाखा कार्यालय, सोलापूर यांचे अहवाल विचारात घेता असे दिसून येते की, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) अन्वये नोटीस बजावल्यापासून, उक्त महानगरपालिकेने दोन वर्षांच्या कालावधीत उक्त जागा संपादन केली नाही अथवा उक्त जागा संपादन करण्यासंबंधीची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) सह भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ ची भूसंपादनाची अधिसूचना दिनांक २५ जून २०१७ पूर्वी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे या परिस्थितीत उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार वादींच्या जागेवरील उक्त आरक्षण व्यपगत झाले असल्याचे शासनाचे मत झाले आहे ;

आता, त्याअर्थी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन, सोलापूर महानगरपालिकेच्या मंजूर सुधारित विकास योजनेतील आरक्षण क्रमांक १३/८७, "लहान मुलांचे खेळाचे मैदान" हे आरक्षण, सोबत जोडलेल्या अनुसूची "अ" मध्ये नमूद केलेल्या उक्त जागेपुरती व्यपगत झाल्याचे अधिसूचित करित आहे व अशाप्रकारे आरक्षणातून मुक्त झालेली जागा या संबंधित जमीन मालकास उक्त विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भूवापराप्रमाणे अन्यथा अनुज्ञेय असलेल्या विकासाकरिता उपलब्ध होईल.

प्रस्तुत आदेशान्वये उक्त आरक्षणांमधून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, जिल्हा सोलापूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.

अनुसूची "अ"

अ. क्र.	मौजे, तालुका व जिल्हा	सर्व्हे नंबर/गट नंबर	व्यपगत झालेल्या आरक्षणाचा तपशील
१	२	३	४
१	मौजे मजरेवाडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर.	स. क्र. ५४/१क + ५ब	आरक्षण क्रमांक १३/८७, "लहान मुलांचे खेळाचे मैदान. (१) आरक्षणाचे एकूण क्षेत्र : २४०० चौ. मी. (२) आरक्षणापैकी व्यपगत झालेले क्षेत्र २००० चौ. मी.

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे/नियम) या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Mantralaya, Mumbai-400 032

dated 13th September 2019

Order

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1719/Court/165/CR No. 171/19/UD-13.—Whereas, the Government in Urban Development Department *vide* Notification No.TPS-1701/2735/CR No. 41/03/UD-13, dated 28th October 2004 approved the Revised Development Plan of Solapur Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Development Plan") under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same has come into force with effect from 15th December 2004 ;

and whereas, as per the said Development Plan, the land bearing S. No. 54/1C + 5B of Village Majarewadi, taluka North Solapur, district Solapur area admeasuring - 2000.00 sq. mtrs., more particularly described in Schedule "A" (hereinafter referred to as "the said land") is part of a larger reservation namely Site No. 13/87, "Children's Playground", (hereinafter referred to as "the said Reservation");

and whereas, the said land has not been acquired by the Solapur Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") within ten years from the date on which the said Development Plan came into force ;

and whereas, the Owner of the said land served a Notice, dated 26th June 2015 under Section 127 (1) of the said Act to the said Municipal Corporation, being the Planning Authority, informing that the said land is to be acquired by the said Municipal Corporation within the stipulated period ;

and whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said lands had neither been acquired, nor the Notification of land acquisition required under Section 126 (4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 read with Section 19 of the Right to Fair Compensation of Transparency in Land Acquisition, rehabilitation and resettlement Act, 2013, has been published by the said Municipal Corporation before dated 25th June 2017 *i. e.* within a period of two years from the date of the service of said Notice under sub-section (1) of Section 127 of the said Act ;

and whereas, the Hon'ble High Court of Judicature of Bombay, in Writ Petition No. 6027 of 2017 filed by the Owner of the said land, *vide* its Order dated 20th March 2019 has held that the said Reservation, on the said land stand lapsed and directed the State of Maharashtra to notify the lapsing of the said Reservation on the said land ;

and whereas, after receiving the Hon. High Court Order and the Report of the said Municipal Corporation and the Report of the Assistant Director of Town Planning, Solapur branch office, Solapur, it is observed that the said land had neither been acquired within the period of two years from the date of service of Notice, nor Notification of land acquisition required under Section 126 (4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, read with Section 19 of the Right to Fair Compensation of Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013, been published before dated 25th June 2017 by the said Municipal Corporation. And, in consequence thereof, the Government of Maharashtra is of opinion that the said reservation on the petitioners land stand lapsed as per the provisions of Section 127 (1) of the said Act.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby notifies that the said Reservations *i.e.* Site No.13/87, "Children's Playground" as specified in the Revised Sanctioned Development Plan of Solapur Municipal Corporation more particularly described in the Schedule - A herein below, stand released from the said Reservation and the area of the said land will be available to the Owner for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan.

A copy of the Part Plan, showing the area of the said Reservation which have been lapsed vide this Order, is available in the office of the Commissioner, Solapur Municipal Corporation, district Solapur during office hours on all working days for inspection of public for the period of One month.

Schedule-A

Sr. No. 1	Village/Taluka/District 2	Survey No./Gat No. 3	Details of Lapsing of Reservation 4
1	Village Majarewadi, taluka North Solapur district Solapur.	S. No. 54/1C + 5B	Site No. 13/87, Childrens Playground, (1) Total Area of the Reservation 2400.00 sq. mtrs. (2) Area of the Reservation lapsed 2000.00 sq. mtrs.

This Order shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,
Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक १३ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/प्र. क्र. ३३५/१८/नवि-१३.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१९१७/१५८५/प्र. क्र. १५०/१७/नवि-१३, दिनांक ८ जानेवारी २०१८ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम १५ (१) अन्वये मंजूर केली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणून संबोधिले जाणारे) यांनी तज्ज्ञ सल्लागारामार्फत पूर्व सुसाध्यता अहवाल तयार करून घेतला असून सदर अहवालानुसार, सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण आणि सातारा तालुक्यातील ५२ गावांमध्ये (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त क्षेत्र" असा करण्यात आला आहे) नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र विकसित करण्याचे प्रस्तावित आहे आणि उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी पत्र क्रमांक ९७८, दिनांक ६ ऑक्टोबर २०१७ आणि पत्र क्रमांक ३९४, दिनांक ११ एप्रिल २०१९ अन्वये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळला (MSRDC) उक्त क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याची विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ही भारतीय सार्वजनिक कंपनी असून महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आहे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळची कार्यकर्तव्ये ही, नवनगर विकास, महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्प, उड्डाणपूल, पूल, लाईट रेल ट्रान्झिट, सागरी सेतु, जलवाहतूक इत्यादी प्रकल्पांचे नियोजन, आरेखन, बांधकाम व व्यवस्थापन यांची जबाबदारी आणि राज्यातील निवडक शहरातील रस्ते विकास प्रकल्प अशी आहेत. तसेच महामंडळ त्यांना जबाबदारी म्हणून दिलेल्या रस्त्यांलगतच्या सुविधा व इतर सुविधा पुरविणे आणि त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असतात ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांची विनंती विचारात घेऊन आणि आवश्यक त्या चौकशी केल्यानंतर उक्त क्षेत्रासाठी, काही अटींना अधीन राहून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करणे आवश्यक आहे असे शासनाचे मत झाले आहे ;

आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ४०, उप-कलम (१ख) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून आणि यासंबंधातील अधिकारांचा वापर करून शासन याद्वारे,

(अ) सातारा जिल्ह्यातील सातारा, जावळी आणि पाटण तालुक्यातील ५२ गावांच्या क्षेत्राकरिता, सोबतच्या प्रपत्र-अ मध्ये नमूद केल्यानुसार आणि सोबतच्या नकाशामध्ये विशिष्टपणे दर्शविल्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (म.रा.र.वि.मं.) खालील अटींना अधीन राहून, विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करित आहे.

अटी.--

(१) Core Zone of Conservation Zone व Buffer Zone of Conservation Zone च्या तसेच समुद्रसपाटीपासून १००० मीटरपेक्षा जास्त उंचीवरील क्षेत्राकरिताच्या नियमावलीनुसार विकास करणे बंधनकारक राहिल.

(२) पर्यावरण अधिनियम, १९८६ च्या तरतुदी व त्या अंतर्गत वेळोवेळी लागू असलेल्या नियमानुसार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या क्षेत्राकरिता असलेले निर्बंध बंधनकारक राहतील.

(३) महाबळेश्वर व पांचगणी नगरपरिषदेमधील नियमानुसार २०° पेक्षा तीव्र उतारावर बांधकाम अनुज्ञेय होणार नाही.

(४) केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल नवी दिल्लीमार्फत दिनांक १७ जानेवारी २००१ रोजीच्या "इको-सेन्सेटिव्ह झोन" संदर्भातील अधिसूचनेनुसार महाबळेश्वर-पांचगणी इको-सेन्सेटिव्ह झोन क्षेत्रात, नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्रातील गावे येत असल्यास, संबंधित गावांना सदर अधिसूचनेतील बाबी बंधनकारक राहतील.

(५) केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल नवी दिल्लीमार्फत दिनांक ३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या प्रारूप पश्चिम घाट इको सेन्सेटिव्ह झोनचे संदर्भातील अंतिम होणाऱ्या अधिसूचनेमधील नमूद बाबी बंधनकारक राहतील.

(६) नवीन महाबळेश्वर गिरिस्थानातील गावे सहाद्री व्याघ्र प्रकल्पातील अधिसूचित क्षेत्रात येत असल्याने सदर क्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी सहाद्री व्याघ्र प्रकल्पाकरिता मंजूर केलेल्या व्याघ्र संवर्धन आराखड्याप्रमाणेच कामे करणे बंधनकारक राहिल.

(७) सहाद्री व्याघ्र प्रकल्पाचे सभोवताल नवीन प्रकल्प राबविण्याकरिता केंद्र शासनाचे दिनांक ८ ऑगस्ट २०१९ रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करणे अनिवार्य राहिल.

(ब) उक्त अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करून उक्त क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावलीसह नियोजन प्रस्ताव तयार करून आणि प्रसिद्ध करून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजे विशेष नियोजन प्राधिकरणाने शासनास मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक राहिल.

उक्त विशेष नियोजन प्राधिकरणाची हद्द दर्शविणारा नकाशा एक महिन्याच्या कालावधीसाठी नागरिकांच्या अवलोकनार्थ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावा.

(१) आयुक्त, पुणे विभाग, पुणे.

(२) जिल्हाधिकारी, सातारा.

(३) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, बांद्रा (प), मुंबई.

(४) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.

(५) सहायक संचालक, नगर रचना, सातारा शाखा, सातारा.

प्रपत्र "अ"

(शासन नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८१७/१६५२/प्र. क्र. ३३५/१८/नवि-१३, दिनांक १३ सप्टेंबर २०१९ सोबतचे सहपत्र)

अधिसूचित विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीतील गावांची यादी

जिल्हा सातारा

अ. क्र.	तालुका	गावाचे नाव	अंदाजे क्षेत्र (हेक्टर)
१	२	३	४
१	सातारा	चाळकेवाडी	१३२१
२		ठोसेघर	१४४६
३		धावली	४५०

प्रपत्र "अ"--चालू

१	२	३	४ (हेक्टर)
४	जावळी	आलवडी	१७६
५		जांभे	५४२
६		नावली	४१४
७		चिखली	८६६
८		केळवली	४८०
९		उंब्रेवाडी	४८१
१०		वेळे	२११४
११		वासोटा	३९१
१२		सावरी	३४१
१३		कसबे बामनोली	५१०
१४		अंधेरी	३३१
१५		कास	८५०
१६		म्हावशी	३१३
१७		माजरे शेवंदी	१०५
१८		मौजे शेवंदी	२०४
१९		फळणी	३०३
२०		देऊर	२१४०
२१		वाघळी	३१२
२२		मुनावळे	११९५
२३		जांबरूख	५२८
२४	पाटण	आंबेघर तर्फ पाटण	२२३
२५		चिरंबे	२७२
२६		गाढवखोप	४०६
२७		कारवट	८५२
२८		नहिंबे	६१८
२९		दास्तान	१९३
३०		कुसावडे	३०७६
३१		रासाटी	७७०
३२		देवघर तर्फ हेळवाक	२३
३३		गोशटवाडी	५७३
३४		आरळ	११८९
३५		कुशी	७१९
३६		भारसाखाळे	११६९
३७		बाजे	३१३
३८		घानबी	९९३
३९		बोंद्री	६९०

प्रपत्र "अ"--चालू

१	२	३	४ (हेक्टर)
४०		वानझोळे	४१६
४१		चाफोली	२००
४२		दिवशी खुर्द	११५४
४३		काठी	३५४
४४		नानेल	३३५
४५		सावरघर	५९८
४६		वाटोळे	९११
४७		गोजेगाव	२१०४
४८		खिवशी	३९६
४९		वाजेगाव	१६२७
५०		भांबे	६६०
५१		घेरादातेगड	३५१
५२		केर	२६०
		एकूण क्षेत्र	३७२५८

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

किशोर गोखले,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 13th September 2019

Order

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-1817/1652/CR-335/18/UD-13.—Whereas, the Regional Plan for Satara (hereinafter referred to as "the said Regional Plan") has been sanctioned by the Government in the Urban Development Department under sub-section (1) of Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No. TPS-1917/1585/CR-150/17/UD-13, dated 8th January 2018 (hereinafter referred to as "the said Notification") ;

and whereas, Maharashtra State Road Development Corporation Limited, commonly abbreviated as MSRDC has prepared Pre-Feasibility Report through expert consultants and as per this report, it is proposed to develop New Mahabaleshwar Hill Station in the 52 villages of Jaoli, Patan and Satara Tehsils in Satara District (hereinafter referred to as "the said area") and the Vice-Chairman and Managing Director, MSRDC vide letter bearing No. 978, dated 6th October 2017 and letter bearing No. 394, dated 11th April 2019 has requested to appoint MSRDC as Special Planning Authority for the said area ;

and whereas, the MSRDC is an Indian Public limited company fully owned by the Government of Maharashtra and the roles of the MSRDC are New Town Development, responsibility of planning, designing, constructing and managing the road projects, flyovers, bridges, light rail transit, sea links

and water transport etc. in Maharashtra and integrated road development projects in select cities of the State. It also provides roadside amenities and any other infrastructure tasks specifically assigned to it and were under the control of the Public Works Department ;

and whereas, after considering the request of MSRDC and after making necessary enquires, Government is of opinion that the MSRDC shall be appointed as Special Planning Authority for the said area subject to certain condition.

Now therefore, in exercise of the powers conferred under sub-section (1B) of Section 40 of the said Act, and all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby,

(a) appoints the Maharashtra State Road Development Corporation Limited (MSRDC), to be the Special Planning Authority for the area in the 52 villages of Satara, Jaoli and Patan Tehsils in Satara District as specified in Schedule-A appended herewith and as shown specifically on plan attached herewith, subject to following conditions :

Conditions. –

(1) The development in the said notified area shall be permissible as per the DCPR meant for the area of Core Zone of Conservation Zone and Buffer Zone of Conservation Zone and also for the area above 1000 meters height from Mean Sea Level in Satara Regional Plan.

(2) Restrictions as per provisions of Environment Act, 1986 and rules made thereunder from time to time shall be applicable for the Environmentally Sensitive Area.

(3) No construction shall be permissible on the land having slope 20° or more, as applicable for Mahabaleshwar and Panchgani Municipal Council.

(4) Villages falling in the Eco-Sensitive Region, if any, as per Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India notification, dated 17th January 2001 for Mahabaleshwar and Panchgani Eco-Sensitive Region, all the provisions of this notification shall be applicable for such villages.

(5) All the provisions of Draft Notification, dated 3th October 2018 of Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India in respect of Western Ghats Ecologically Sensitive Area shall be applicable as per final sanction by MoEFCC.

(6) Development and works within the villages of this area *i.e.* New Mahabaleshwar Hill Station which includes in Sahyadri Tiger Reserve Notified Area, shall be as per Tiger Conservation Plan sanctioned by National Tiger Conservation Authority, New Delhi for Sahyadri Tiger Reserve.

(7) Procedure as per Office Memorandum, dated 8th August 2019 of Ministry of Environment, Forest and Climate Change, Government of India shall be followed for new development project located around Sahyadri Tiger Reserve.

(b) The Special Planning Authority *i.e.* MSRDC shall prepare and publish the planning proposals along with Development Control Regulations for the said area and submit the same to the Government for sanction after following due procedure prescribed in the said Act.

Copy of the plan showing the boundaries of the said SPA shall be available for inspection for the general public during an office hours on all working days at the following offices for period of one month.

- (1) Commissioner, Pune Division, Pune.
- (2) Collector, Satara.
- (3) Vice-Chairman and Managing Director, MSRDC, Bandra (W), Mumbai.
- (4) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
- (5) Assistant Director of Town Planning, Satara Branch, Satara.

Schedule-A

(Accompaniment to the Government in Urban Development Department Notification bearing No. TPS-1817/1652/CR-335/18/UD-13, dated 13th September 2019

**List of villages within the boundaries of the Notified
Special Planning Authority Area**

District Satara

Sr. No. 1	Tehsil 2	Name of Village 3	Approx Area 4 (Ha.)
1	Satara	Chalkewadi	1321
2		Thoseghar	1446
3		Dhawali	450
4		Alawadi	176
5		Jambhe	542
6		Navali	414
7		Chikhali	866
8		Kelavali	480
9		Umbarewadi	481
10		Vele	2114
11		Vasota	391
12		Sawari	341
13		Kasbe Bamnoli	510
14		Andhari	331
15		Kas	850
16		Mhavshi	313
17	Jaoli	Majare Shevandi	105
18		Mauje Shevandi	204
19		Phalani	303
20		Deur	2140
21		Waghali	312
22		Munawale	1195
23		Jambruk	528
24		Ambeghar Tarf Patan	223
25		Chirambe	272
26		Gadhavkhop	406
27		Karvat	852
28		Nahimbe	618
29		Dastan	193
30		Kusavade	3076
31	Patan	Rasati	770
32		Devghar Tarf Helwak	23
33		Goshatwadi	573
34		Aral	1189
35		Kushi	719

Schedule-A-contd.

1	2	3	4 (Ha.)
36		Bharsakhale	1169
37		Baje	313
38		Ghanbi	993
39		Bondri	690
40		Vanzole	416
41		Chafoli	200
42		Divashi Kh.	1154
43		Kathi	354
44		Nanel	335
45		Sawarghar	598
46		Vatole	911
47		Gojegaon	2104
48		Khivashi	396
49		Vajegaon	1627
50		Bhambe	660
51		Gheradategad	351
52		Ker	260
Total Area			37258

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KISHOR GOKHALE,

Under Secretary to Government.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

वाचले : (१) मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडील अधिसूचना, दिनांक १६ सप्टेंबर २०१९.

(२) मा. उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जीईएन (विस)-२०१९/प्र. क्र. ११४८/१९/३३, दिनांक २१ सप्टेंबर २०१९.

(३) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक पगह/कावि- /२०१९.--- ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोग व उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-२०१९ साठी आदर्श आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील माहे नोव्हेंबर-२०१९ मध्ये मुदती संपणाऱ्या विधानसभेच्या एकूण २१ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आचारसंहिता दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजीपासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करणेत आल्याचे कळविले आहे, तसेच सदरच्या निवडणुकांचे मतदान महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी पार पडणार असून मतमोजणी दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने पुणे जिल्ह्यातील मतदान असलेल्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ या मतदानाचे दिवशी व दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामध्ये सार्वजनिक सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडू नये, यासाठी तसेच मतदान व मतमोजणी केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरातील जागेचा इतर कारणांसाठी गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ मधील अधिकारान्वये पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ या मतदानाचे दिवशी व दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजी मतमोजणीचे दिवशी मतदान केंद्राचे व मतमोजणी केंद्राचे परिघापासून १०० मीटर सभोवतालच्या परिसरामधील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना व तत्सम बाबी बंद ठेवणेचे आदेश देत आहे.

सदरचा आदेश मतदानाचे दिवशी दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजीचे ००.०० वाजलेपासून २४.०० वाजेपर्यंत व मतमोजणीचे दिवशी दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजीचे ००.०० वाजलेपासून २४.०० वाजेपर्यंत म्हणजे मतदानाचे व मतमोजणीचे दिवशी संपूर्ण दिवस अमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी, शिक्क्यानिशी आज दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी देणेत आला आहे.

नवल किशोर राम,
जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २३ सप्टेंबर २०१९.

वाचले : (१) मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता देणेत आलेल्या माहिती पुस्तिकामधील क्रमांक १५, कायदा व सुव्यवस्था यामधील देणेत आलेला आदेश व पत्र क्रमांक ४३४/seizure/HP and LA/EEPS/2018, दिनांक २७ जानेवारी २०१८.

(२) मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडील अधिसूचना, दिनांक १६ सप्टेंबर २०१९.

(३) मा. उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक जीईएन (विस)-२०१९/प्र. क्र. ११४८/१९/३३, दिनांक २१ सप्टेंबर २०१९.

(४) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक वि.स.नि./कावि-१०/२०१९.-ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी विधानसभेच्या सार्वजनिक निवडणुकीची घोषणा केली असून याबाबतची आदर्श आचारसंहिता दिनांक २१ सप्टेंबर २०१९ पासून अमलात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेची सार्वजनिक निवडणूक शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे/दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडून नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा/हत्यारांचा/दारुगोळांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने परवान्यावरील शस्त्रे/अग्निशस्त्रे जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेणेस प्रतिबंध करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे.

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे, या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील प्राप्त अधिकारान्वये कोणत्याही व्यक्तीस पुणे ग्रामीण जिल्ह्यात सदर आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ अखेरपर्यंत स्वतःजवळ परवानाप्राप्त अग्निशस्त्रे/हत्यारे, दारुगोळा बाळगणेस व बरोबर नेणेस मनाई करित आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी/कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमणेत आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळणेत येत आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांनी निवडणूक कालावधीमध्ये त्यांचेकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणेची जबाबदारी संबंधित बँकांची/संस्थांची/अधिकाऱ्यांचेवर राहील.

सदरचा आदेश हा दिनांक २१ सप्टेंबर २०१९ चे ००.०० वाजलेपासून ते दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ चे २४.०० वाजेपर्यंत अमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता, कलम १८८ मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.

सदरचा आदेश माझे स्वाक्षरी, शिक्क्यानिशी आज दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आला.

नवल किशोर राम,
जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २३ सप्टेंबर २०१९.

- वाचले : (१) मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता देणेत आलेली माहिती पुस्तिकामधील क्रमांक १५, कायदा व सुव्यवस्था यामधील देणेत आलेला आदेश व पत्र क्रमांक 434/seizure/HP and LA/EEPS/2018, दिनांक 27 जानेवारी 2018.
- (२) मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडील अधिसूचना, दिनांक 16 सप्टेंबर 2019
- (३) मा. उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक जीईएन (विस)-२०१९/प्र. क्र. ११४८/१९/३३, दिनांक 21 सप्टेंबर 2019.
- (४) क्रिमिनल प्रोसिजर कोड, 1973 चे कलम 144.

आदेश

क्रमांक वि.स.नि./कावि-११/२०१९.--ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून याबाबतची आदर्श आचारसंहिता दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ पासून अमलात आलेली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदानसंघांत दिनांक २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तसेच दिनांक २१ सप्टेंबर २०१९ रोजी पासून आदर्श विधानसभा आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक २७ सप्टेंबर २०१९ ते ७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत उमेदवारांचे नामनिर्देशन भरणे, नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, उमेदवारी अर्ज मागे घेणे, इत्यादी बाबी पार पाडण्यात येणार आहेत. सदर प्रक्रियेदरम्यान उमेदवार/उमेदवारांचे प्रतिनिधी व त्यांचेसमवेत कार्यकर्त्यांची गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि ;

ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोगाने निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शिकेतील परिच्छेद ५.८ नुसार नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान उमेदवारांसमवेत वाहने व त्यांचे प्रतिनिधी/सूचक/कार्यकर्ते यावर मर्यादा घातलेली आहे, आणि ;

त्याअर्थी, मी, नवल किशोर राम, जिल्हादंडाधिकारी, पुणे, मला फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक २७ सप्टेंबर २०१९ ते दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीमध्ये पुढीलप्रमाणे कृत्ये करणेस प्रतिबंध करत आहे.

(१) निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात मिरवणूक काढणेस, सभा घेणेस, समूह चर्चा करणेस, कोणतेही प्रचार साहित्य आणणेस, घोषणाबाजी करणेस, ध्वनिक्षेपक लावणेस, गुलाल या अन्य रंग उधळणेस, आक्षेपार्ह हावभाव करणेस, निवडणुकीचा प्रचार होईल तसेच अन्य उमेदवारांस अडथळा होईल अशी कोणतीही कृती करणे.

(२) जिल्हाधिकारी कार्यालयाचे १०० मीटर परिसरात नामनिर्देशन दाखल करण्यासाठी अगर अन्य कोणत्याही कारणास्तव येणाऱ्या व्यक्तीस अथवा व्यक्तींच्या समूहास एका वेळी तीनपेक्षा अधिक वाहने (यात मोटारसायकलचाही समावेश आहे) घेऊन येण्यास तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ नुसार वाहननिहाय अनुज्ञेय आसन क्षमतेइतके व त्यास अधीन राहून प्रत्येक वाहनात वाहक वगळता इतर कमाल चार व्यक्ती यापेक्षा अधिक व्यक्ती असणे.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी/सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात दिनांक २७ सप्टेंबर २०१९ ते दिनांक ७ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या कालावधीत संभाव्य उमेदवार/त्यांचा निवडणूक प्रतिनिधी किंवा सूचक यांना एकावेळी चारपेक्षा जास्त इसम बरोबर आणणे.

प्रस्तुत आदेश आज दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

नवल किशोर राम,
जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २३ सप्टेंबर २०१९.

वाचावे :- (१) महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३).

(२) पोलीस अधीक्षक, सांगली यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/बंदी आदेश/२०१९/६१०१, दिनांक ११ सप्टेंबर २०१९.

आदेश

क्रमांक गृह-१/कार्या-६/एमएजी/बंदी आदेश/एसआर-२९/२०१९.--ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत महाराष्ट्र

पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१), (३) अन्वये संपूर्ण सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत बंदी आदेश लागू करणेबाबत वाचले क्रमांक २ अन्वये विनंती करून त्यासाठी खालील कारणे माझे निदर्शनास आणून दिलेली आहेत आणि माझी तशी खात्री झालेली आहे.

ज्या कारणांसाठी कलम ३७ (१), (३) ची मागणी केलेली आहे ती कारणे खालीलप्रमाणे.--

(अ) आगामी काळात उद्भवू शकणारी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती.--

- (१) शेतकरी संघटना आंदोलन.-- शेतकऱ्यांची प्रलंबित उस बिले अद्यापही काही साखर कारखान्यांनी अदा केली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर शेतकरी संघटनांकडून उसाची बिले मिळविण्याकरिता विविध प्रकारची आंदोलने केली जाण्याची शक्यता आहे.
- (२) मुस्लीम समाज/धनगर समाज आरक्षण.-- मराठा समाजास राज्य सरकारने आरक्षण जाहीर केलेनुसार शैक्षणिक तसेच नोकरीमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लीम व धनगर समाजासही आरक्षण मिळावे याकरिता विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. यापुढेही मुस्लीम समाजाच्या व धनगर समाजाच्या विविध संघटनांकडून आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी विविध प्रकारची आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- (३) अखिल भारतीय किसान सभा-शेतकरी मेळावा.-- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, रत्नागिरी-नागपूर हायवेकरिता जमीन अधिग्रहित करण्याचे काम थांबवावे, इनाम वर्ग-३ च्या सातबारा पत्रकामधील नोंदीमध्ये कोणताही बदल न करता सदर जमिनी वक्फच्या मालमत्ता समजून इनामधारक शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, या व इतर मागण्यांकरिता विविध आंदोलने करण्यात येत आहेत. भविष्यातही अशाप्रकारची आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- (४) ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलने.-- आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात याकरिता भाजप व शिवसेना पक्ष वगळता इतर सर्वच राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे या मागणीकरिता विविध प्रकारची आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- (५) विधानसभा निवडणूक २०१९-संभाव्य बैठका, मेळावे.-- विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष बैठका, मेळाव्यांचे आयोजन करीत आहेत. सद्यःस्थितीत पक्षबदलाच्या घटनांमुळे राजकीय पक्षातील प्रमुख व्यक्ती, कार्यकर्ते यांचेत नाराजी तसेच मतभेद निर्माण होत आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(ब) कडकनाथ कोंबडी फसवणूक.-- कडकनाथ कोंबडी गैरव्यवहारप्रकरणी शेतकऱ्यांची फसवणूक झालेने महारयत अग्रे इंडिया या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणाबाबत जिल्ह्यात विविध शेतकरी संघटना व फसवणूक झालेले शेतकरी यांचेकडून विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच माजी खासदार श्री. राजू शेटी, संस्थापक-अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सदर प्रकाराबाबत सखोल तपास करून दोषीवर कारवाई करावी असे विधान केले आहे व श्री. सदाभाऊ खोत, राज्यमंत्री, संस्थापक रयत शेतकरी संघटना यांचेवरही आरोप केले आहेत. सदर प्रकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत शेतकरी संघटना यांचेत वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(क) महाजनादेश यात्रा.-- सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रा सुरू आहे. सदर महाजनादेश यात्रा आगामी काळात सांगली जिल्ह्यामध्ये येणार असलेबाबत माहिती मिळून येत आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान विरोधी पक्ष, संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी विविध प्रकारची आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(ड) आगामी सन, उत्सव

- (१) नवरात्र उत्सव, घटस्थापना.-- दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजीपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू होणार आहे. नवरात्र उत्सव दरम्यान श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेकडून दररोज दुर्गामाता दौडीचे जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सवाद्य पथसंचलन करण्यात येते. तसेच नवरात्र उत्सव काळात दररोज दांडिया, गरबा नृत्याचे आयोजन केले जाते.

त्याअर्थी, मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हादंडाधिकारी, सांगली मला सन १९५१ च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१), (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीत खालील कृत्ये करणेस मनाई करीत आहे.

- (१) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करणेसाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

- (२) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे.
- (३) दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करणे.
- (४) मनुष्य अगर प्रेत अगर त्यांच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे.
- (५) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला, निदर्शने करणे.
- (६) ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे, फलक, चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करणे.
- (७) जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई करणेत येत आहे.
- (८) सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही.

सदरचा आदेश दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजीचे ०१.०० वाजलेपासून ते दिनांक २९ सप्टेंबर २०१९ रोजीचे २४.०० वाजेपर्यंत अमलात राहील.

डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हादंडाधिकारी, सांगली.

सांगली, १३ सप्टेंबर २०१९.

अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून

- वाचले : (१) मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता देणेत आलेली माहिती पुस्तिकामधील क्रमांक १५ कायदा व सुव्यवस्था यामधील देणेत आलेला आदेश व पत्र क्रमांक 434/seizure/HP& L.A./EEPS/2018, दिनांक २७ जानेवारी २०१८.
- (२) मा. भारत निवडणूक आयोग यांचेकडील अधिसूचना, दिनांक १६ सप्टेंबर २०१९.
- (३) मा. उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक जीईएन (विस)-२०१९/प्र. क्र. ११४८/१९/३३, दिनांक २१ सप्टेंबर २०१९.
- (४) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक वि. स. नि./कावि-९/२०१९.--ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असून याबाबतची आदर्श आचारसंहिता, दिनांक २१ सप्टेंबर २०१९ पासून अमलात आलेली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडणे आवश्यक असल्याने निवडणूक कालावधीमध्ये शस्त्र अथवा हत्यारे / दारूगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता बिघडून दंगा होऊ नये, यासाठी तसेच निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रांचा / हत्यारांचा / दारूगोळांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्याने ज्या परवानाधारकांची शस्त्रे आचारसंहिता कालावधीमध्ये जमा करण्यात येणार नाहीत, अशा परवानाधारकांना निवडणूक आचारसंहिता कालावधीत शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे, अशी माझी खात्री झाली आहे ;

ज्याअर्थी, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ साठी दिनांक २१ सप्टेंबर २०१९ पासून निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया दिनांक २१ सप्टेंबर २०१९ पासून सुरू झालेली आहे. सदर निवडणूक कालावधीमध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी त्यांचेकडील शस्त्रे निवडणुकीच्या कालावधीत प्रचारात सार्वजनिक ठिकाणी बाळगून प्रदर्शन करणे इत्यादी कृतीमुळे निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडणेकामी तसेच सार्वजनिक शांतता बिघडण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, डॉ. जयश्री कटारे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे, या आदेशान्वये क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४ व शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम १७ (३) (अ) व (बी) मधील प्राप्त अधिकारांन्वये पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ चे कालावधीत दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी (नामनिर्देशन पत्रे सादर करणेचा अंतिम दिनांक) सकाळी ००.०० ते २२ ऑक्टोबर २०१९ रात्री २४.०० (मतदानाचे दुसरे दिवशी) पर्यंत निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत त्यांचेकडील शस्त्रे सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगणेस प्रतिबंध करणेत येत आहे. सार्वजनिक ठिकाणी जवळ शस्त्र बाळगल्यास त्यांचेवर भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल.

सदर आदेश शासकीय / निमशासकीय कार्यालये तसेच बँका / ए. टी. एम. सेंटर यांना लागू नाही.

डॉ. जयश्री कटारे,
अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २४ सप्टेंबर २०१९.

- संदर्भ :-- (१) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/ईएस ०२१/९४, दिनांक २१ सप्टेंबर १९९४.
 (२) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/एल अँड ओ, दिनांक १७ जानेवारी १९९६ व
 (३) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/९६/एल अँड ओ/पीएलएन-१, दिनांक १३ मार्च १९९६.
 (४) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४३७/जीई-९९/पीएलएन-१११/एमसीसी, दिनांक २८ जुलै १९९९ व
 (५) मा. भारत निवडणूक आयोग आदेश क्रमांक ४६४/एल अँड ओ/९९/पीएलएन-१, दिनांक १८ ऑगस्ट १९९९ चे तसेच
 (६) मा. उपसचिव (गृह विभाग), महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्रमांक एसयूटी-०७०९/सी-६३/पोल-९, दिनांक १७ ऑगस्ट २००९.
 (७) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरिता देणेत आलेली माहिती पुस्तिकामधील क्रमांक १५ कायदा व सुव्यवस्था यामधील देणेत आलेला आदेश व पत्र क्रमांक ४३४/seizure/HP& L.A./EEPS/2018, दिनांक २७ जानेवारी २०१८.
 (८) क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १४४.

आदेश

क्रमांक पगह/कावि-७५६/२०१९. — आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०१९ शांतपणे, निर्भय व निःपक्षपाती वातावरणात पार पाडली जावी यासाठी वातावरण पोषक करण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या नित्याच्या कक्षेच्या बाहेरील अनेक उपाययोजना करणे आवश्यक आहे. या उपाययोजनेमध्ये मतदानाच्या वेळी आणि मतदान संपल्यानंतर घडणाऱ्या हिंसेला प्रतिबंध करण्यासाठी निवडणूकपूर्व उपाययोजनेचा भाग म्हणून खालील बाबींवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. तरी आपले अधिपत्याखालील अधिकारी/कर्मचारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात.

(अ) निवडणूकपूर्व उपाययोजना :

(१) मागील किमान दोन निवडणुकांमध्ये सदरच्या विधानसभा कार्यक्षेत्रातील ज्या व्यक्ती मतदान केंद्र बळकावणे, धाकदपटशा दाखविणे, तोतयेगिरी करणे यांसारख्या निवडणूकविषयक अपराधात गुंतल्या असल्याबद्दलची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आली असेल अशा व्यक्तींची यादी संकलित करण्यासाठी एक खास मोहीम सुरू करावी व अशा संकलित केलेल्या आपले कार्यक्षेत्रातील संबंधितांची यादी या कार्यालयास सादर करणेत यावी.

(२) उक्त विधानसभेचे कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशनला दाखलेबाज आणि फरारी व परागंदा झालेले गुन्हेगार म्हणून घोषित केलेले गुन्हेगार यांची यादी अद्ययावत करणेत यावी व त्याची प्रत या कार्यालयास सादर करणेत यावी.

(३) संबंधित विधानसभा कार्यक्षेत्रातील व संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये सर्व प्रलंबित अधिपत्रे व चलन बजावण्यासाठी खास मोहीम राबविणेत यावी आणि न बजावलेल्या अधिपत्राचे विधानसभानिहाय अद्ययावत पाक्षिक अहवाल या कार्यालयास सादर करणेत यावा.

(४) संबंधित विधानसभा निवडणुकीचे कारणावरून पोलीस ठाण्यांमध्ये आधीच्या निवडणुकीच्या वेळी नोंद झालेल्या सर्व निवडणूकविषयक अपराधाच्या अन्वेषणाचे या कार्यालयास सादर करण्यात यावा.

(५) शस्त्रे व दारूगोळा दुकानांच्या लायसन्सची १०० टक्के छाननी करण्याचे काम हाती घेण्यात यावे आणि त्यांनी त्यांच्याकडील शस्त्रांचे अभिलेख अद्ययावत ठेवला आहे की नाही आणि त्याचा पूर्वीचा इतिहास नियमबाह्य गोष्टींमधील अलीकडील सहभाग कोणताही असल्यास व राजकारणाशी संबंध कोणताही असल्यास यामुळे त्याच्या कामकाजावर निवडणुकीच्या कामाच्या वेळी बारकाईने लक्ष ठेवण्याची व त्याचे सनियंत्रण करण्याची आवश्यकता आहे की नाही याची खातरजमा करून घ्यावी.

(६) जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामधील बेकायदेशीर शस्त्रे व दारूगोळा शोधून काढण्यासाठी खास मोहीम उघडण्यात यावी आणि अशी शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आलेबाबतचा सदर मतदार संघातील पाक्षिक अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा.

(७) बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या कंपन्या शोधून काढण्यासाठी खास मोहीम हाती घ्यावी आणि ती जप्त करण्याबाबतची पाक्षिक माहिती या कार्यालयास देण्यात यावी.

(ब) निवडणूक कालावधीमध्ये शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध :

(१) कुख्यात गुंड व अन्य समाजकंटकांची वर्दळ ज्या भागांमध्ये असेल अशा भागात पोलिसांनी दक्ष राहणे आवश्यक आहे व अशा भागातून त्यांचा निःपात करण्याची कार्यवाही त्यांनी सुरू करावी. गुंडांना नेस्तनाबुत करताना बिगर परवाना शस्त्रांमध्ये हुडकून काढून ती जप्त करण्याची खास खबरदारी घेणेत यावी. बिगर परवान्याची शस्त्रे जप्त करावीत आणि देशी बनावटीची शस्त्रे करावयाच्या जागा बारकाईने पाहणी करून शोधून काढाव्यात आणि अशा व्यवहारामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना अटक करण्यात यावी. बिगर परवाना हत्यारे शोधणे, ती जप्त करणे हे काम अधिक दक्षतेने व जोमाने पार पाडले पाहिजे. शस्त्रे व दारूगोळा व समाजकंटक यांची चोरटी ने-आण करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आंतरराज्य व राज्यांतर्गत व राज्यात वाहतूक करणाऱ्या माल मोटारी व अन्य व्यापारी वाहने यांची काटेकोर तपासणी करण्यात यावी. गुप्तपणे चालवण्यात येणाऱ्या शस्त्रांच्या कारखान्यांवर नियमित व मोठ्या प्रमाणावर धाडी घालण्यात याव्यात.

निवडणुकीच्या कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या परवानाधारकांची शस्त्रे अटकावून ठेवणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींची यादी करण्यात यावी. ती यादी करताना निवडणूक आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे विचारात घेऊन याद्या तयार करून पुढील कार्यवाहीसाठी या कार्यालयाकडे सादर करण्यात याव्यात.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा उक्त विधानसभेचे कार्यक्षेत्रात बाहेरून कोणतीही शस्त्रास्त्रे किंवा दारुगोळा आणला जाणार नाही आणि तसे करण्यात येत असेल तर ती वाहने आणि इतर सर्व वाहने यांची पूर्ण तपासणी करणेची काटेकोरपणे दक्षता घेणेत यावी.

उक्त विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारक स्फोटक पदार्थाच्या (मॅगझिन) साठ्यांची निवडणूक कालावधीमध्ये नियमितपणे तपासणी करणेत यावी.

वरील बाबींवर काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत आपले अधिपत्याखालील सर्व अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ सूचना देणेत याव्यात.

डॉ. जयश्री कटारे,

अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २३ सप्टेंबर २०१९.

वाचले :- (१) The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951). (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) (३).

(२) मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडील पत्र क्रमांक जिविशा/२०१९-४३१६, दिनांक २९ जुलै २०१९.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा आदेश जारी करणेबाबत.

आदेश

क्रमांक पगक/एसआर-४२२२/२०१९.— ज्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१९ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णा भाऊ साठे यांची जयंती, २ ऑगस्ट २०१९ पासून श्रावण महिना सुरू होत असून ५ ऑगस्ट २०१९ रोजी नागपंचमी व श्रावणी सोमवार तसेच १२ ऑगस्ट २०१९ रोजी बकरी ईद हा मुस्लीम बांधवांचा सण इत्यादी सण मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामकाज चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. पुणे-सातारा महामार्गावरील अतिक्रमण झालेल्या ठिकाणाचे सहा पदरीकरणाचे कामकाज चालू आहे. तसेच जिल्ह्यामध्ये इतर मागण्यांकरिता विविध पक्ष व संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, रस्ता रोको निदर्शने होत आहेत.

त्याकरिता पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चे आदेश जारी करणे आवश्यक असलेने वरील बाबी विचारात घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१९ रोजी ००.१० वाजलेपासून ते दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) चा अंमल लागू केलेचा आदेश जारी करून त्याची राजपत्रात प्रसिद्धी होणेस सदर पत्रान्वये विनंती केलेली आहे आणि,

ज्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे कामी The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951). (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करणेस पुरेसे व सबळ कारण आहे आणि,

त्याअर्थी, मी, डॉ. जयश्री कटारे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे, मला प्राप्त अधिकाराचा वापर करून व The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951). (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये दिनांक १ ऑगस्ट २०१९ रोजी ००.१० वाजलेपासून ते दिनांक १४ ऑगस्ट २०१९ रोजी २४.०० वाजेपर्यंत १४ दिवसांसाठी खाली नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करित आहे.

(अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे.

(ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमाव तयार करणे.

(क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.

(ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.

(इ) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे.

(फ) ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.

(ग) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951) (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे.

The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951) (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम ३७ चे पोट-कलम (३) अन्वये पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधीक्षक, पुणे यांचे पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुका काढणेस बंदी घालीत आहे.

जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिकविधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह इत्यादी कारणाकरिता लागू राहणार नाही.

वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.

सदरचे आदेशाच्या प्रति महत्त्वाच्या ठिकाणी चिकटवून ध्वनिक्षेपकांवर प्रक्षेपित करून योग्य ती प्रसिद्धी करावी.

या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951) (Title substituted for the Bombay Police Act, 1951) चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.

सदरचा आदेश माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

डॉ. जयश्री कटारे,

अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, ३० जुलै २०१९.

वाचावे :--(१) मा. पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांचेकडील पत्र क्रमांक दविक/जुनी वाहने/खरेदी-विक्री/२२४/२०१९, दिनांक २६ ऑगस्ट २०१९.

(२) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ खालील आदेश.

आदेश

पुणे जिल्हा ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश

क्रमांक पगक/कावि-४४७३/२०१९.--ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पुणे यांनी असे निदर्शनास आणून दिले की, पुणे ग्रामीण जिल्ह्यात नगरपालिका, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड इत्यादी हद्दीमध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी-विक्री होणारे वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात ७ दिवसांचे आत कळविणेबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे संदर्भित आदेश निर्गमित झाले आहेत. नमूद आदेशाची मुदत दिनांक १२ ऑगस्ट २०१९ रोजी संपली आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात असून वाहन दुरुस्त करणारे दुकानातून असा व्यवसाय करणारे व्यावसायिकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहर हद्दीतील फरासखाना पोलीस स्टेशनचे परिसरात बॉम्बस्फोटमध्ये सातारा जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकलीचा वापर करण्यात आलेला होता. अलीकडे होत असलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्येसुद्धा चोरीच्या मोटार सायकलीचा सर्रास वापर होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याचप्रमाणे अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांकडून चोरीच्या मोटारसायकली व इतर लहान मोठ्या वाहनांच्या मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी-विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसलेने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी-विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसलेने त्याचा गुन्हे उघडकीस येणेवर परिणाम होतो. यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत जुनी वाहने खरेदी-विक्रीबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला असणे आवश्यक आहे.

तरी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती (वाहन क्रमांक, इंजिन, चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, वाहनाचे आरसीटीसी बुक खरेदी करणाऱ्याचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक व ओळखपत्र इत्यादी) दर ७ दिवसांनी स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असून याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ प्रमाणे आदेश निर्गमित करण्यास विनंती केलेली आहे.

त्याअर्थी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे आवश्यक असलेबाबत माझी खात्री पटली आहे. यास्तव खबरदारीचे उपाय म्हणून मी, डॉ. जयश्री कटारे, अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ खाली प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांनुसार खालीलप्रमाणे प्रतिबंध आदेश पारित करित आहे.

सदर आदेशाप्रमाणे पुणे ग्रामीण जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्री करणारे व्यावसायिकांनी त्यांचेकडून खरेदी-विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास असे व्यावसायिक हे भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील

सदरचा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे. प्रस्तुतचा आदेश दिनांक २७ ऑगस्ट २०१९ पासून दोन महिन्यांसाठी अमलात राहील.

डॉ. जयश्री कटारे,

अपर जिल्हादंडाधिकारी, पुणे.

पुणे, २७ ऑगस्ट २०१९.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-३६/२०१९.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करित आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

एम्पायर बिल्डिंगपासून ते सावंत विहार सोसायटी गणपती मंदिरपर्यंत पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे.

पंकज देशमुख,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, ६ ऑगस्ट २०१९.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक-६८९१/२०१९.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करित आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

भारती विद्यापीठ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

डी. संभाजीनगर कमानीच्या आत कोनार्क विहारासमोर संभाजीनगर, धनकवडी, पुणे-४३ या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेने १० ऑटो रिक्शांचे उतारू म्हणून घेण्याच्या व उतरण्याच्या प्रयोजनासाठी अॅटो रिक्शा थांबा म्हणून वापरावयाची जागा निश्चित करण्यात येत आहे.

पंकज देशमुख,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २३ ऑगस्ट २०१९.

सहायक पोलीस आयुक्त यांजकडून

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चिखली पोलीस स्टेशन यांचेकडील अकरमात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस उपआयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/देहूरोड विभाग/(अ. म. स.)/२३९६/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चिखली पोलीस स्टेशन यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	जावक क्रमांक	अ. म. र. नं.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६

देहूरोड पोलीस स्टेशन

१	४३४८/२०१८, दि. ३१-१२-२०१८.	१०२/२०१६	योगेश राजेंद्र नलावडे, वय ३४ वर्षे, रा. बालघर आळी, चिंचोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	५-८-२०१६	गळफास घेऊन आत्महत्या
२	४५५०/२०१८, दि. २७-१२-२०१८.	६४/२०१७	आनंद कचरू जाधव, वय ५७ वर्षे, रा. देहूगाव, चव्हाणनगर, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	१४-५-२०१७	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू
३	४८२०/२०१८, दि. ३१-१२-२०१८.	११२/२०१७	मधुकर गोविंद काटे, वय ७० वर्षे, रा. चिंचोली, देहूरोड,, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	१२-९-२०१७	फुफ्फुस व यकृताचे एकत्रीकरण होऊन मृत्यू.
४	४५५१/२०१८, दि. २७-१२-२०१८.	१०९/२०१७	राजेंद्र अनु जाटव, वय ४५ वर्षे, रा. रावेत, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	२-९-२०१७	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू
५	१८४/२०१९, दि. १६-१-२०१९.	११४/२०१६	अनिल सदाशिव मोरे, वय ३२ वर्षे, रा. मेहता पार्क, देहूरोड, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	१९-९-२०१६	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन

६	४५७१/२०१९, दि. ८-५-२०१९.	४२/२०१९	जयश्री शिवाजी वायकोळे, वय ६५ वर्षे, रा. प्लॉट नं. ३४, राजगुरुव कॉलनी, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१-४-२०१९	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
---	-----------------------------	---------	---	----------	------------------------------

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू					
७	४५६८/२०१९, दि. ८-५-२०१९.	३२/२०१९	सुरेंद्र बाळासाहेब माने, वय ३१ वर्षे, रा. पणन मंडळाशेजारी, वीटमट्टी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२०-३-२०१९	पाण्यात बुडून मृत्यू
८	१२१०/२०१९, दि. १६-२-२०१९.	४९/२०१३	किशोर ईश्वर राजपूत, वय २३ वर्षे, रा. परंदवडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२७-४-२०१३	डोक्यास मार लागून मृत्यू
९	४५७०/२०१९, दि. ८-५-२०१९.	१६/२०१७	किशोर विष्णू हरहरे, वय ७४ वर्षे, रा. स्नेहश्री अपार्टमेंट, प्लॉट नं. ३४, कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२८-२-२०१७	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
१०	४४७६/२०१९, दि. ३-५-२०१९.	२०/२०१६	हबील जोसफ कोनगाडी, वय ४५ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	६-३-२०१६	डोक्यास मार लागून मृत्यू
११	२१९०/२०१८, दि. २८-८-२०१८.	२२/२०१४	सौ. शिल्पा जयवंत भेगडे, वय २३ वर्षे, रा. उर्से, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२३-२-२०१४	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू.
१२	३५३/२०१८, दि. २२-१-२०१८.	३१/२०१६	एक अनोळखी स्त्री, वय अंदाजे ७० वर्षे.	१४-४-२०१६	हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन मृत्यू.
१३	२५८/२०१८, दि. १६-१-२०१८.	६४/२०१४	एक अनोळखी पुरुष, वय अंदाजे ५० वर्षे.	२२-४-२०१४	लिह्वर खराब होऊन मृत्यू
१४	४१६४/२०१८, दि. १०-१०-२०१८.	५१/२०१७	सुरेश शिवराय निधन, वय ४४ वर्षे, रा. खडकी वस्ती, मेहबुब वस्ती, आडेगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे.	२७-५-२०१७	रक्तक्षयाने अशक्तपणा येऊन मृत्यू.
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन					
१५	७०८/२०१९, दि. १५-४-२०१९.	८/२०१९	उमेशकुमार कमलदास केवाट, वय १९ वर्षे, रा. शापूरजी अँड पालनजी प्रा. लि., कंपनी, तळेगाव.	७-१-२०१९	भाजून मृत्यू
१६	७४५/२०१९, दि. १५-५-२०१९.	६/२०१९	बाळकृष्ण बबन शिरसाठ, वय ५० वर्षे, रा. घर नं. ३५१, विठ्ठलवाडी, देहूगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२८-१-२०१९	गळफास घेऊन आत्महत्या
१७	६८७/२०१९, दि. २-५-२०१९.	५०/२०१८	निवृत्ती मताजी घोजगे, वय ७५ वर्षे, रा. आंबी, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२२-११-२०१८	विषारी औषध पिऊन आत्महत्या
१८	६४९/२०१९, दि. २४-४-२०१९.	४/२०१९	शरणबसप्पा शिवानंद मनगुळी, वय २८ वर्षे, रा. नवलाख उंब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२०-१-२०१९	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन					
१९	४७७/२०१९, दि. २६-३-२०१९.	४६/२०१६	सोनाली लक्ष्मण विटकर, वय १८ वर्षे, रा. वराळे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१-११-२०१६	पाण्यात बुडून मृत्यू
२०	३२७/२०१९, दि. ७-३-२०१९.	४२/२०१६	प्रविण बाबासाहेब उबाळे, वय २१ वर्षे, रा. कृष्णाई सोसायटी, मोरे वस्ती, चिखली, तालुका हवेली, जिल्हा पुणे.	३-१०-२०१६	पाण्यात बुडून मृत्यू
चिखली पोलीस स्टेशन					
२१	२१४५/२०१९, दि. ९-४-२०१९.	२/२०१९	कमलेश विश्वनाथ कनोजिया, वय ३५ वर्षे, रा. बामघरे वस्ती, चिखली, पुणे.	१-१-२०१९	फुफ्फुसाचे व सिरोंसिस आजाराने मृत्यू.
२२	१२२१/२०१९, दि. २८-३-२०१९.	५/२०१८	नरसिंग सनान गुदडावत, वय ३० वर्षे, रा. राजे शिवाजीनगर, सेक्टर १६, पवार वस्ती, चिखली, पुणे.	१५-१०-२०१८	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू
२३	२१४६/२०१९, दि. ९-४-२०१९.	४/२०१९	आर्यन तेजु शहा, वय ९ महिने, रा. अलहाट वस्ती, रिक्टर रेसिडेन्सी, चिखली, पुणे.	२-१-२०१९	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू
देहूरोड पोलीस स्टेशन					
२४	२४४६/२०१९, दि. २५-५-२०१९.	१५४/२०१६	राजसिंग रामसिंग, वय ३१ वर्षे, रा. पाडली, पो. कोठारी, जिल्हा सिमला, हिमाचल प्रदेश.	२४-१२-२०१६	गळफास घेऊन मृत्यू

गणपतराव माडगूळकर,
सहायक पोलीस आयुक्त,
देहूरोड विभाग, देहूरोड.

देहूरोड (पुणे), २७ मे २०१९.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस उपआयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/देहूरोड विभाग/(अ. म. स.)/२५२५/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे, पोलीस स्टेशन यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	जावक क्रमांक	अ. म. र. नं.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६

तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन

१	४७०६/२०१९, दि. २९-५-२०१९.	५८/२०१८	कु. चैतन्य अजित एकळ, वय १४ वर्षे, रा. सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	६-५-२०१८	पाण्यात बुडून मृत्यू
२	४७०५/२०१९, दि. २९-५-२०१९.	१५१/२०१८	अशोक दिनकर तेलंग, वय ७३ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, ए विंग, फ्लॅट नं. २०२, तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे.	२४-१२-२०१८	हृदयविकाराचे आजाराने मृत्यू

गणपतराव माडगूळकर,
सहायक पोलीस आयुक्त,
देहूरोड विभाग, देहूरोड.

देहूरोड (पुणे), ३० मे २०१९.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चिखली पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस उपआयुक्त यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी दंड प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/देहूरोड विभाग/(अ. म. स.)/२६५९/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड, तळेगाव दाभाडे, चिखली पोलीस स्टेशन यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	जावक क्रमांक	अ. म. र. नं.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६

देहूरोड पोलीस स्टेशन

१	२६२८/२०१९, दि. ११-६-२०१९.	४८/२०१७	मलाप्पा देवप्पा पुजारी, वय ४९ वर्षे, रा. मिलिंदनगर, ओटा रिकम, निगडी, पुणे-४४.	८-४-२०१७	हृदय रक्तवाहिन्यांचा विकार होऊन मृत्यू.
२	२६०९/२०१९, दि. ११-६-२०१९.	७४/२०१८	नूतन निखील माडीवाले, वय ३६ वर्षे, रा. रो हाउस नं. १०, इशानी गार्डन, सेक्टर नं. २९, रावेत, प्राधिकरण, पुणे.	२४-६-२०१८	गळफास घेऊन मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन					
३	४७५२/२०१९, दि. १-६-२०१९.	९४/२०१६	सेनिकुमार सिया राम, वय १५ वर्षे, रा. सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१२-११-२०१६	गळफास घेऊन मृत्यू
४	४७५३/२०१९, दि. १-६-२०१९.	३८/२०१६	तुकाराम येसु भेगडे, वय ७५ वर्षे, रा. भेगडेवाडी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	७-५-२०१६	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
५	४७५१/२०१९, दि. १-६-२०१९.	४५/२०१९	माधुरी श्रीपाद बिबलकर, वय ६४ वर्षे, रा. सूर्यकिरण फार्मसी कॉलनी, स्वराज्यनगरीजवळ, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	७-४-२०१९	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
६	४८८२/२०१९, दि. ६-६-२०१९.	३७/२०१९	अविनाश सखाराम सावळे, वय ३२ वर्षे, रा. दिवड, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	२१-३-२०१९	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
७	४८८१/२०१९, दि. ६-६-२०१९.	४४/२०१२	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत, वय अंदाजे ६५ वर्षे, नाव व पत्ता माहीत नाही.	७-४-२०१२	हृदय व फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू.
८	४५४८/२०१९, दि. ७-५-२०१९.	५/२०१६	बायमाबाई मारुती झाकते, वय ७५ वर्षे, रा. वायकर वाडा, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१०-१-२०१६	हृदयस्नायूमध्ये रक्ताची गाठ होऊन मृत्यू.
९	४५५९/२०१९, दि. ७-५-२०१९.	३५/२०१९	डॉ. पावलस रॉबिन पॅट्रीक, वय ७५ वर्षे, रा. बेथलहेल मॅथडिस्ट सोसायटी, तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१-३-२०१९	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
१०	४७६४/२०१९, दि. ३-६-२०१९.	१९/२०१७	अभिजित मनोज नायर, वय २३ वर्षे, रा. वतननगर, तळेगाव स्टेशन, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१३-३-२०१७	गळफास घेऊन मृत्यू
११	४७६६/२०१९, दि. ३-६-२०१९.	२८/२०१९	बेबी हेरीष आमले, वय २ तास, रा. किवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे.	५-३-२०१९	जंतुसंसर्ग (इन्फेक्शन) होऊन मृत्यू.
१२	४७६५/२०१९, दि. ३-६-२०१९.	२०/२०१८	दिनेश धर्मसिंग खटाव, वय ८१ वर्षे, रा. वाळकेश्वर रोड, मुंबई.	९-२-२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
१३	४५८७/२०१९, दि. ८-५-२०१९.	८३/२०१६	दत्ता पुंडलिक भिसे, वय २१ वर्षे, रा. कुंभार वाडा, घोरावडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	११-१०-२०१६	अति दारू सेवनाने लिव्हर खराब होऊन हृदयविकाराचे आजाराने मृत्यू.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन--चालू					
१४	५०७८/२०१९, दि. १२-६-२०१९.	१२/२०१८	विश्वास कृष्णा वैरागी, वय ४७ वर्षे, स. नं. ९६२, संभाजीनगर, तळेगाव दाभाडे, जिल्हा पुणे.	१२-१-२०१८	शरीरातील रक्तदोषामुळे मृत्यू.
१५	५०७७/२०१९, दि. १२-६-२०१९.	८९/२०१८	सुधीर बबन वाजे, वय २७ वर्षे, रा. पुसाणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे.	१३-७-२०१८	डोक्यास मार लागून मृत्यू

चिखली पोलीस स्टेशन

१६	३०५२/२०१९, दि. ३१-५-२०१९.	३५/२०१९	शरणबसप्पा सगरप्पा जामगोड, वय ३३ वर्षे, रा. म्हेत्रे हाईटस्, कृष्णानगर, चिंचवड, पुणे.	२१-२-२०१९	कॅन्सर होऊन मृत्यू
----	------------------------------	---------	--	-----------	--------------------

श्रीकांत मोहिते,

सहायक पोलीस आयुक्त,
देहूरोड विभाग, देहूरोड.

देहूरोड (पुणे), १७ जून २०१९.

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक एमएजी-अ.म.राजपत्र-कावि-१६९-२०१९.— उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कोरेगाव उपविभागातील कोरेगाव पोलीस स्टेशन, रहिमतपूर पोलीस स्टेशन, वाठार स्टेशन व मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन यांचेकडील प्राप्त अकरमात मयत केसेस उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग सोलापूर विभाग यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ चे कलम १७४ प्रमाणे पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडण्यात आलेल्या यादीप्रमाणे या कार्यालयास प्राप्त झाल्यानुसार सदर व्यक्ती अहवालात नमूद केलेल्या कारणाने मयत झाले अगर कसे ? याबाबत जाहीर नोटिस खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

पोलीस स्टेशन कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा

अ. क्र.	एस. आर. नंबर	पो. स्टे. अ.म.र.नं.	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडील पत्र क्रमांक व दिनांक	मयताचे नाव व पत्ता	वय वर्षे	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक
१	२	३	४	५	६	७	८
१	२४/२०१९	३९/२०१८	१३६/२०१९, दि. १६-१-२०१९.	रूपाली काशीनाथ चव्हाण, रा. शेंदुरजणे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	१८	तलावाचे पाण्यात पडून बुडून मयत.	२८-७-२०१८
२	२५/२०१९	५९/२०१८	२६६/२०१९, दि १-२-२०१९.	विश्वनाथ कृष्णा बर्गे, रा. एकंबे रोड, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	६५	आजारपणास कंटाळून गळफास लावून घेऊन मयत.	१४-१०-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
कोरेगाव पोलीस स्टेशन--चालू							
३	२६/२०१९	५१/२०१८	२६७/२०१९, दि. १-२-२०१९.	शैलेश जगन्नाथ बर्गे, रा. चौथाई गल्ली, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	४०	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.	१-१०-२०१८
४	२७/२०१९	४७/२०१८	२६८/२०१९, दि. १-२-२०१९.	बाळकृष्ण कुंडलीक जगदाळे, रा. तडवळे.	७०	हृदय विकाराने मयत	२९-८-२०१८
५	२८/२०१९	४२/२०१८	२६९/२०१९, दि. १-२-२०१९.	रूपाली राजेंद्र काळे, रा. सद्गुरुनगर, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	३६	गळफास लावून घेऊन मयत.	३-८-२०१८
६	२९/२०१९	५५/२०१८	२७०/२०१९, दि. १-२-२०१९.	मुरलीधर ज्ञानदेव बागवडे, रा. कासार शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	३६	छातीत पाणी होऊन न्यूमोनिया झालेने मयत.	२-१०-२०१८
७	३०/२०१९	४३/२०१८	५११/२०१९, दि. १-३-२०१९.	अंजली नवनाथ साठे, रा. कोरेगाव तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२३	विषारी औषध पिऊन मयत	४-८-२०१८
८	३१/२०१९	६४/२०१८	४७३/२०१९, दि. २५-२-२०१९.	दिपक गोरख चव्हाण, रा. एकंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	४३	सर्पदंशाने मयत	२४-१०-२०१८
९	३२/२०१९	७१/२०१८	४७४/२०१९, दि. २५-२-२०१९.	दिपक भानुदास राऊत, रा. आझाद चौक, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	४५	हृदय विकाराचे झटक्याने मयत.	१७-११-२०१८
रहिमतपूर पोलीस स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा							
१०	३३/२०१९	३२/२०१८	२७१/२०१९, दि. १-२-२०१९.	धिरज संजय सोनमळे, रा. रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२३	विजेचा शॉक लागून मयत	७-७-२०१८
११	३४/२०१९	२९/२०१६	२७२/२०१९, दि. १-२-२०१९.	मधुकर एकनाथ राक्षे, रा. सुर्ली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	५८	आजारी व दारूचे व्यसन असलेने मयत.	६-७-२०१६
१२	३५/२०१९	०५/२०१८	२७३/२०१९, दि. १-२-२०१९.	सुवर्ण सुदाम नांगरे, रा. नहरवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	६०	दीर्घ आजाराने मयत	१७-१-२०१८
१३	३६/२०१९	२३/२०१८	२७४/२०१९, दि. १-२-२०१९.	युवराज विजय बोडरे, रा. बोडरे वस्ती, रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	४०	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.	२६-५-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
रहिमतपूर पोलीस स्टेशन--चालू							
१४	३७/२०१९	४५/२०१८	३४६/२०१९, दि. ११-२-२०१९.	शंकर कल्लाप्पा गुरव, रा. तिकोंडी, तालुका जत, जिल्हा सांगली, हल्ली सुर्ली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२३	दारू पिऊन मयत	२-११-२०१८
१५	३८/२०१९	३८/२०१८	३४७/२०१९, दि. ११-२-२०१९.	विलास बापुसो माने, रा. रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	७०	कुत्र्याचे हल्ल्यात जखमी होऊन मयत.	९-९-२०१८
१६	३९/२०१९	१४/२०१८	४४७/२०१९, दि. १८-२-२०१९.	विशाल मधुकर भोसले, रा. शिरंबे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२३	अंगावर पेट्रोल टाकून ८० टक्के भाजलेने मयत.	२७-२-२०१८
वाठार स्टेशन, पोलीस स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा							
१७	४०/२०१९	८/२०१८	२७५/२०१९, दि. १-२-२०१९.	रोहित नंदकुमार खोमणे, रा. वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२३	गळफास लावून घेऊन मयत.	१४-३-२०१८
१८	४१/२०१९	३७/२०१८	२७६/२०१९, दि. १-२-२०१९.	संजय वामन शिंदे, रा. वडुथ, तालुका-जिल्हा सातारा.	५२	हृदय विकाराचे झटक्याने मयत.	२७-११-२०१८
१९	४२/२०१९	३४/२०१८	३४३/२०१९, दि. ११-२-२०१९.	१. मंथन मारुती म्हसे, २. सोहम मारुती म्हसे, रा. किवळे, तालुका खेड, जिल्हा पुणे.	४ २	पाण्यात बुडून मयत पाण्यात बुडून मयत	२७-११-२०१८ २७-११-२०१८
२०	४३/२०१९	३३/२०१८	३४४/२०१९, दि. ११-२-२०१९.	१. शुभम रविंद्र पवार, २. हेमा ऊर्फ हेमलता रविंद्र पवार, रा. बिचुकले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	१६ ४५	गळफास लावून घेऊन मयत. गळफास लावून घेऊन मयत.	१७-११-२०१८ १७-११-२०१८
२१	४४/२०१९	२१/२०१६	३४५/२०१९, दि. ११-२-२०१९.	गणेश सुरेश पाटोळे, रा. वाठार स्टेशन, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	२८	दारूचे नशेत थायमेंट खाल्ल्याने मयत.	२८-८-२०१६
२२	४५/२०१९	१८/२०१५	४०७/२०१९, दि. १३-२-२०१९.	अनोळखी पुरुष	३५ ते ४०.	यकृतास संसर्ग होऊन मयत.	३०-१०-२०१५
२३	४६/२०१९	६/२०१९	४०८/२०१९, दि. १३-२-२०१९.	कृष्णा सोनबा वेळेकर, रा. बिचुकले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	७५	गळफास लावून घेऊन मयत.	१९-३-२०१७
२४	४७/२०१९	३३/२०१७	४७२/२०१९, दि. २५-२-२०१९.	जितेंद्र बाळकृष्ण सकुंडे, रा. अंबवडे सं. वा., तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.	४२	दारूचे नशेत गळफास लावून घेऊन मयत.	५-११-२०१७

कीर्ती नलावडे,

उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी,
कोरेगाव उपविभाग, कोरेगाव, जिल्हा सातारा.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/फरासखाना विभाग/म.स./२०७०/२०१९.- सर्व लोकांस याद्वारे कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे, जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	पो. स्टे.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	खडक	२५/२०१८	अनिल भुरमल जैन	४२	भाजल्याने (आत्महत्या मृत्यू).	२२-२-२०१८
२	खडक	४२/२०१७	प्रकाश मोतीलाल लोधी	३०	मेंदू व फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	२६-३-२०१७
३	खडक	९९/२०१९	संजय धोंडीबा टकले	५५	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	२४-७-२०१८
४	खडक	५१/२०१८	सिद्धी मच्छिंद्र साळुंखे	२ महिने	जंतूसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२१-४-२०१८
५	खडक	९२/२०१८	वसीम इब्राहिम शेख	३०	विषारी औषध पिल्याने (आत्महत्या मृत्यू).	६-७-२०१८
६	खडक	१५९/२०१८	कल्पना संपत कसबे	३५	विषारी औषध पिल्याने (आत्महत्या मृत्यू).	१-१२-२०१८
७	खडक	१६५/२०१८	राहूल रमेश कांबळे	२८	डोक्यास मार लागल्याने (अपघाती मृत्यू).	१७-१२-२०१८
८	खडक	१३/२०१९	ज्ञानदेव कृष्णा रणदिवे	६२	गळफास (आत्महत्या मृत्यू).	२६-१-२०१९
९	खडक	१५८/२०१८	शबनम शकिल शेख	२७	डोक्यास मार लागल्याने (अपघाती मृत्यू).	२९-११-२०१८
१०	खडक	२/२०१९	प्रकाश दशरथ दिवटे	३६	जंतूसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	५-१-२०१९
११	खडक	८/२०१९	बाळासाहेब राजाराम थोपटे	४४	न्यूमोनिया (नैसर्गिक मृत्यू).	१८-१-२०१९
१२	खडक	६/२०१९	समैरा मुस्ताक शेख	१	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	१४-१-२०१९
१३	खडक	१६७/२०१८	मोगलप्पा किष्टय्या वलसा	६५	अंतर्गत रक्तस्राव (नैसर्गिक मृत्यू).	१८-१२-२०१८
१४	खडक	३२/२०१९	शहनाज बानू शेख	६५	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	४-३-२०१९

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
१५	खडक	८६/२०१८	हसन चाँद शेख	२३	दारू पिण्याचे व्यसन (नैसर्गिक मृत्यू).	२८-६-२०१८
१६	खडक	२५/२०१९	संतोष मारुती मोहिते	३०	दारू पिण्याचे व्यसन (नैसर्गिक मृत्यू).	१०-२-२०१९
१७	खडक	१६०/२०१८	शाहूबाई परशुराम अवचिते	८८	दम्याच्या आजाराने (नैसर्गिक मृत्यू).	१-१२-२०१८
१८	खडक	३९/२०१८	उषा विष्णू जानराव	४१	जंतूसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२५-३-२०१८
१९	खडक	१०१/२०१७	अनुसया जिवन शिंदे	३३	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	२७-७-२०१७
२०	खडक	१२७/२०१८	दत्ता पांडुरंग भुमकर	७०	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	१४-९-२०१८
२१	खडक	१३१/२०१८	हरिकेश मोहनलाल पटेल	५४	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	२०-९-२०१८
२२	खडक	३५/२०१९	दत्तात्रय भाऊ पवार	६०	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	११-३-२०१९
२३	खडक	४०/२०१८	प्रिया रवि संताकोटे	३४	जंतूसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२५-३-२०१८
२४	खडक	१६३/२०१८	दिपक शिवाजी गायकवाड	३७	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	१-१२-२०१८
२५	खडक	१६१/२०१८	विनोद नारायण पाटोळे	४२	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	२-१२-२०१८
२६	खडक	१/२०१९	जिनफातीमा सय्यद अली सय्यद.	३	न्यूमोनिया (नैसर्गिक मृत्यू).	१-१-२०१९
२७	खडक	३६/२०१८	हमीद बशीर सौदागर	४७	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	१८-३-२०१८
२८	खडक	१६०/२०१७	अनिल प्रभाकर जोशी	५५	किटकनाशक पिल्याने (आत्महत्या मृत्यू).	९-१२-२०१७
२९	खडक	६३/२०१८	अशोक विठ्ठल खुडे	५०	विष पिल्याने (आत्महत्या मृत्यू).	१०-५-२०१८
३०	खडक	९२/२०१७	केतन दिशीव ताकवले	४७	फुफ्फुसाचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	१६-११-२०१७
३१	समर्थ	५८/२०१८	रिझवान रेहान शेख	२५	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	१२-८-२०१८
३२	समर्थ	३१/२०१८	व्ही. पट्टाराज विरापंदी तेवर.	४५	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	१०-५-२०१८
३३	समर्थ	९२/२०१८	गोकूल वामन शेंडगे	५७	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	१७-११-२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७
३४	समर्थ	७६/२०१८	अनोळखी पुरुष	५५	जंतुसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२०-९-२०१८
३५	समर्थ	४८/२०१८	प्रज्वल निलेश जाधव	६	जंतुसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२१-६-२०१८
३६	समर्थ	२७/२०१८	जयबुनीया फजलुद्दीन खान	५२	न्यूमोनिया (नैसर्गिक मृत्यू).	२२-४-२०१८
३७	समर्थ	६५/२०१८	विजय गिरीधर चांदणे	४१	गळफास (आत्महत्या मृत्यू).	२४-८-२०१८
३८	समर्थ	३८/२०१८	उषा भीमा विचके	४०	हृदयामध्ये रक्ताची गुठळी होऊन (नैसर्गिक मृत्यू).	२३-५-२०१८
३९	समर्थ	१५/२०१९	सुनिता चटलानी	४३	जंतुसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२५-२-२०१९
४०	फरासखाना	८६/२०१८	बसवराज मुजाप्पा रामोशी	५०	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	२३-१०-२०१८
४१	फरासखाना	१८/२०१९	रेश्मा राजेंद्र करडे	५१	हृदयविकार (नैसर्गिक मृत्यू).	२१-२-२०१९
४२	फरासखाना	२/२०१९	रेखा देवा चाकले	२८	जंतुसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	५-१-२०१९
४३	फरासखाना	७३/२०१८	जयश्री प्रकाश दिक्षित	५२	टी. बी. (नैसर्गिक मृत्यू).	२७-७-२०१८
४४	फरासखाना	८५/२०१८	मनोहर गणपतराव पवार	५२	लिह्वरचा आजार (नैसर्गिक मृत्यू).	२३-१०-२०१८
४५	फरासखाना	१०/२०१९	सुनिता मनोहर कुलथे	७५	भाजल्याने (अपघाती मृत्यू).	१०-२-२०१९
४६	फरासखाना	१६/२०१९	उषा लक्ष्मण राणे	८४	हेड इंज्युरी (अपघाती मृत्यू).	१९-२-२०१९
४७	फरासखाना	१९/२०१९	जीनत शफी शेख	४३	जंतुसंसर्ग (नैसर्गिक मृत्यू).	२३-२-२०१९
४८	फरासखाना	७/२०१९	श्रद्धा पंकज भोज	३४	भाजल्याने (अपघाती मृत्यू).	१८-१-२०१९

प्रदीप प्र. आफळे,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
फरासखाना विभाग, पुणे शहर.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१७.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/येरवडा विभाग/(म. स.)/२३६६/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

चंदननगर पोलीस स्टेशन

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं. जा. क्र.	स.पो.आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	३४२७/१९	९९/२०१८	३१००/१९	इरशाद सय्यद अली	२०-८-२०१८	Death due to eletrocution
२	३७४३/१९	१५५/२०१८	३२९८/१९	संतोष अनिल ढमढेरे	१७-१२-२०१८	Cerebral of liver
३	३७४४/१९	८५/२०१८	३२९९/१९	अंबादास हिरालाल गायकवाड.	१५-७-२०१८	Asphyxia due to hanging
४	३६९७/१९	१५३/२०१८	३२१२/१९	यतिंद्रन सदागोपन	१४-१२-२०१८	Coronary artery disease with superimposed thrombus.
५	३६९९/१९	१२५/२०१७	३२११/१९	विकास कुमार सुरजदास	१३-११-२०१७	Head injury
६	३६९६/१९	१३७/२०१६	३२१४/१९	अतुल अखलेश्वर शर्मा	१३-११-२०१६	Exact cause of death cannot be sinec due to decomposition.
७	३६९८/१९	१२७/२०१८	३२१३/१९	सुरेखा शाम जाधव	२१-१०-२०१८	Shock due to burns

डॉ. शिवाजी पवार,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
येरवडा विभाग, पुणे शहर.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१७.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/येरवडा विभाग/(म. स.)/२३६७/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

विमानतळ पोलीस स्टेशन

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं. जा. क्र.	स.पो.आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	२१२९/१९	३५/२०१८	३०४६/१९	रवि गणेश तुंगारे	२१-३-२०१८	Pneumonitis
२	४९४/१९	१११/२०१८	५७७/१९	रामदास यशवंत म्हस्के	११-८-२०१८	Ischaemic heart disease
३	२१३०/१९	१२६/२०१८	३०४५/१९	संतोष भिमराव वाघमारे	२३-१०-२०१८	Septicemia
४	२०४०/१९	११२/२०१८	२८२६/१९	रुबी गुरुबक्स सिंग	२५-९-२०१८	Lobar pneumonia
५	२१७५/१९	५०/२०१८	३२६४/१९	कचरू यशवंत पांडगळे	६-५-२०१८	Death due to head injury
६	२१७४/१९	८१/२०१७	३२६३/१९	सनैवर इन्तेकाफ शेख	३१-८-२०१७	Death due to burns

डॉ. शिवाजी पवार,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
येरवडा विभाग, पुणे शहर.

पुणे, २५ मे २०१९.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयताबाबतचे अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१७.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/येरवडा विभाग/(म. स.)/२४२५/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

येरवडा पोलीस स्टेशन

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	स.पो.आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	५०२२/१९	१८९/२०१८	३०४३/१९	अनोळखी बेवारस पुरुष वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे.	१८-७-२०१८	Septicemia due to infected wocind over body.
२	५०२३/१९	३११/२०१८	३०४४/१९	मिनाज जाफर सय्यद	६-११-२०१८	Coronary artery disease with healing myocardial infraction.
३	५६०६/१९	१५१/२०१७	३४७९/१९	भाऊसाहेब वामन शिंदे	२८-७-२०१७	Ischaemic heart disease associated with bilateral pulmonary consolidation.
४	५६०४/१९	१५६/२०१७	३४८३/१९	राणी दत्तू जाधव	२-८-२०१७	Bilateral pulmonary consolidation.
५	५६०५/१९	२१२/२०१७	३४८०/१९	ज्ञानदेव ऊर्फ ज्ञानेश्वर जगन्नाथ सोनवणे.	३०-९-२०१७	Miliary tuberculosis of lung liver spleen and kidney.
६	५६०७/१९	२७५/२०१८	३४८२/१९	सुनील अशोक बनसोडे	२६-९-२०१८	Septicemia
७	५६०८/१९	२१३/२०१८	३४८१/१९	वाल्मिक पंढरीनाथ दामाडे	११-८-२०१८	Death due to Septicemia

डॉ. शिवाजी पवार,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी

तथा सहायक पोलीस आयुक्त,

येरवडा विभाग, पुणे शहर.

पुणे, २९ मे २०१९.

वाचावे -

(१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन यांचेकडील अकरमात मयताबाबतचे अहवाल.

(२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१७.

(३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.

(४) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ/येरवडा विभाग/(म. स.)/२५६२/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

येरवडा पोलीस स्टेशन

अ. क्र.	पोलीस स्टेशन जा. क्र.	अ.म.र.नं.	स.पो.आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	५८३०/१९	७८/२०१७	३५८७/१९	पोपट भगवान केंदळे	२५-४-२०१७	Septicemia and lobar pneumonia in an operated case of CBD dilatation and deodenostomy with feeding jejunostomy.
२	५८३०/१९	१५३/२०१७	३५८८/१९	व्यंकट गणपतराव पोळ	२८-७-२०१७	Bilateral pulmonary consolidation.
३	५८३०/१९	१७७/२०१७	३५८६/१९	छाया मारुती इंगळे	३१-८-२०१७	Septicemia
४	५८३०/१९	११६/२०१८	३५८५/१९	मंगल दत्तात्रय चव्हाण	२३-४-२०१८	Septicemia
५	५८३०/१९	२४२/२०१८	३५१७/१९	कासीम बाबुमिया शेख	३-९-२०१८	Acute myocardial infraction

डॉ. शिवाजी पवार,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी
तथा सहायक पोलीस आयुक्त,
येरवडा विभाग, पुणे शहर.

पुणे, ५ जून २०१९.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी, निगडी, एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांचेकडील अकरमात मयताबाबतचा अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे शहर (गुन्हे शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) जा. क्र. पोउआ/परि.-३/४५८७/२०१८/पुणे, दिनांक २३ जून २०१८.
- (५) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/म. स./पिंपरी विभाग/१३७३/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे आकस्मातरित्या मयत झालेले असून, त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी, चिंचवड, निगडी, एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड यांचेकडून अहवाल प्राप्त झालेला आहे.

तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे तसा अंतिम गोषवारा या कार्यालयाकडून मंजूर केला जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	जा. क्र.	पो. स्टे.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
पिंपरी पोलीस स्टेशन								
१	१६९/१९	पिंपरी	१०६/१६	बाबुलाल करीम शेख	४४	२२-५-२०१६	नैसर्गिक	(a) Alcoholic liver disease. (b) Liver cirrhosis (c) Jaundr.
२	१७०/१९	पिंपरी	२३/१४	बाबु मरिअप्पा म्हेत्रे	२८	११-३-२०१४	नैसर्गिक	Early septicemia due to pulmonary infection and liver disease following brain injury due to head injury.
३	१७१/१९	पिंपरी	११/१८	शाम तुकाराम पवार	५२	१०-१-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease in a known case of epilepsy.
४	१७२/१९	पिंपरी	१९०/१७	आकाश शिवाजी ठोंबरे	१९	२०-८-२०१७	नैसर्गिक	Lung abscess
५	१७३/१९	पिंपरी	२८४/१८	छबन लक्ष्मण चव्हाण	६०	६-११-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
६	१७४/१९	पिंपरी	९४/१८	मरिबा किसन डोंगरे	७६	१७-४-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
७	१७६/१९	पिंपरी	२६७/१७	दिपक पिराजी शिंदे	३४	१७-११-२०१७	नैसर्गिक	Fatty liver
८	१७७/१९	पिंपरी	२२२/१७	विजया सतिश लगाडे	५२	३-१०-२०१७	नैसर्गिक	Coronary artery disease.
९	१७८/१९	पिंपरी	३०३/१७	शुभांगी चंद्रकांत शिंदे	३५	२९-१२-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation associated with liver cirrhosis.
१०	१७९/१९	पिंपरी	२९७/१७	माया दशरथ पिटकर	४७	२३-१२-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation in a known case of retroviral infection.
११	१८१/१९	पिंपरी	२८०/१८	निर्मला लक्ष्मण शिंदे	५०	१-११-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
१२	१८२/१९	पिंपरी	२०९/१८	रेणुका सिध्दु पुजारी	वर्षे	११-८-२०१८	नैसर्गिक	Bilateral lung abscess with chronic liver disease.
१३	१८३/१९	पिंपरी	२९९/१८	अनिल भिमराव शेलार	५०	२१-११-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.

परिशिष्ट--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

पिंपरी पोलीस स्टेशन--चालू

१४	१८५/१९	पिंपरी	१०७/१८	श्रीकांत ज्ञानदेव इंगळे	४३	३-५-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
१५	१८६/१९	पिंपरी	१८१/१८	विक्रम संपत इंगवले	४८	१७-७-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
१६	१८७/१९	पिंपरी	१३९/१८	संतोष रामचंद्र साळवी	३९	६-६-२०१८	नैसर्गिक	Septicemia with liver fibrosis with bilateral pulmonary consolidation with known case of retroviral infection.
१७	१८८/१९	पिंपरी	१७७/१८	नसिमा इकबाल शेख	४१	१३-७-२०१८	नैसर्गिक	Intra-cranial haemorrhage with hypertrophic cardiomyopathy.
१८	१८९/१९	पिंपरी	३३५/१८	समाधान पंढरी सदार	६५	२९-१२-२०१८	नैसर्गिक	Intra-cranial bleeding with chronic kidney disease.

चिंचवड पोलीस स्टेशन

१	१४८/१९	चिंचवड	१५८/१८	गोवर्धन गोरख लोंढे	५०	९-१२-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
२	१४९/१९	चिंचवड	११५/१८	सुजित रामदास सातव	४२	६-९-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
३	१५०/१९	चिंचवड	७८/१८	रिबीका चंद्रजित जैसवाल	२	१८-६-२०१८	नैसर्गिक	Cerebro pulmonary edema in a known case of hydrocephalous.
४	१५२/१९	चिंचवड	११/१९	बेबी ऑफ सविता अनिल मिसाळ.	२२ दिवस.	२१-१-२०१९	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation in a case of hydrocephalous with lumbar spina bifida.
५	१५३/१९	चिंचवड	१५४/१८	बेबी ऑफ रजनी देवराज गुजर.	१५ दिवस.	१७-११-२०१८	नैसर्गिक	Aspiration pneumonia.
६	१५४/१९	चिंचवड	८१/१८	दत्तात्रय दशरथ धुमाळ	४३	२३-६-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
७	१५५/१९	चिंचवड	४५/१८	सुधीर गोविंद चौघुले	५२	६-४-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
८	१५६/१९	चिंचवड	१३६/१८	उषा पुंडलिक थोरात	४०	१६-१०-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
९	१५७/१९	चिंचवड	१२४/१८	शहाबाई सुधाकर जाधव	५३	२७-९-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
चिंचवड पोलीस स्टेशन--चालू								
१०	१५८/१९	चिंचवड	९४/१८	अंकुर राम परबळकर	४५	२७-७-२०१८	नैसर्गिक	Empyema due to ruptured lung abscess.
११	१५९/१९	चिंचवड	१५१/१८	रिषभ प्रेमशंकर तिवारी	७	१२-११-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
१२	१६०/१९	चिंचवड	११९/१८	रुक्मीणी विठ्ठल यादव	५४	१५-९-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease
१३	१६१/१९	चिंचवड	१२८/१८	कार्तिक पवन गायकवाड	४	२३-१०-२०१८	नैसर्गिक	Bilateral lung consolidation.
१४	१६२/१९	चिंचवड	८४/१८	मनोज शिवाजी त्रिमुखे	४५	३०-६-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease with Bilateral pulmonary consoli- dation in case of alcoholic intoxication.
१५	१६५/१९	चिंचवड	८५/१८	रंजना उत्तम क्षिरसागर	५५	७-७-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease and diffuse pulmonary oedema.
१६	६०१/१९	चिंचवड	८२/१८	अशोक यशवंत पाटील	५९	२७-६-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with pleural effusion.
१७	१६३/१९	चिंचवड	७६/१८	गणेश अशोक शिंदे	२७	१२-६-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१८	१६४/१९	चिंचवड	६९/१८	पांडुरंग व्यंकटरमन भट	६४	२६-५-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१९	१६६/१९	चिंचवड	११३/१८	उमेश महादेव शिंदे	४१	३०-८-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२०	१६७/१९	चिंचवड	३६/१८	जीवन अशोक पाटील	२०	१८-३-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२१	६०४/१९	चिंचवड	२५/१८	आनिका देवव्रत तोमर	१० वर्ष १० महिने.	२७-२-२०१८	अपघाती	Injury to vital organs

निगडी पोलीस स्टेशन

१	१९८/१९	निगडी	४३/१८	राजनाथ नंदलाल बींद	४५	३०-१-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
२	१९९/१९	निगडी	२४१/१८	दिनेश शंकर वैराग	३०	३१-७-२०१८	नैसर्गिक	1. Hematemesis c aspiration. 2. Decompensate liver failure. 3. Portal hypertention, hepatoranal, syndrome, anemia.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
निगडी पोलीस स्टेशन--चालू								
३	२००/१९	निगडी	२९६/१८	बेबी ऑफ सलीमउनिशा अजगरअली चौधरी.	३ दिवस.	१०-९-२०१८	नैसर्गिक	Congenital heart disease.
४	२०१/१९	निगडी	२४५/१८	शिवाजी सुखदेव ठोंबरे	६२	१-८-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
५	२०२/१९	निगडी	१६४/१७	जयेश निवृत्ती चव्हाण	३०	१-६-२०१७	नैसर्गिक	Hypertrophic cardiomyopathy with cerebral edema.
६	२०३/१९	निगडी	३२२/१८	दिनेयाकुमार मोहनलाल विश्वकर्मा.	३८	२५-९-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
७	२०४/१९	निगडी	२७७/१८	विशाल विश्वनाथ तुतारे	३७	२२-८-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
८	२०५/१९	निगडी	३३३/१८	व्यंकट बाबुराव जगदाळे	३०	५-१०-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
९	२०६/१९	निगडी	३३७/१८	अभय ओंकार राजगुरे	४०	७-१०-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
१०	२०७/१९	निगडी	२८५/१८	भगवान तुकाराम साळवे	६०	२९-८-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease with liver cirrhosis.
११	२०८/१९	निगडी	३३०/१८	संस्कृती विशाल रोकडे	५ महिने.	३-१०-२०१८	नैसर्गिक	Aspiration pneumonia
१२	२०९/१९	निगडी	३३४/१८	भगवानदास सत्यदेव गौतम	३२	४-१०-२०१८	नैसर्गिक	Bilateral pneumonitis
१३	२१०/१९	निगडी	७४/१८	विजय दादाराम सोनकांबळे	२०	२५-२-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
१४	२११/१९	निगडी	१६५/१८	विमल विष्णू फासके	५६	२५-५-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease associated with pulmonary consolidation.
१५	२१२/१९	निगडी	२०८/१८	बेबी ऑफ ऐश्वर्या सुदाम साळुंके.	२ महिने.	६-७-२०१७	नैसर्गिक	Aspiration pneumonia
१६	२१३/१९	निगडी	३४३/१८	अनुराधा किशोर दाते	५४	२६-९-२०१८	नैसर्गिक	Cause of her death is cardiorespiratory arrest due to massive pulmonary consolidation with pneumonia, ascitis.
१७	२१५/१९	निगडी	१९१/१८	यश बिरींदर साही	९	२०-६-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
१८	२१६/१९	निगडी	११७/१८	सुमन शिवाजी हालंगडे	५०	३१-३-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
निगडी पोलीस स्टेशन--चालू								
१९	२१७/१९	निगडी	३२८/१८	भिमराव नारायण ओव्हाळ	६८	२-१०-२०१८	नैसर्गिक	Lung abscess with liver cirrhosis.
२०	२१८/१९	निगडी	३२१/१८	ढाई वसंत पवार	८९	२५-९-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
२१	२१९/१९	निगडी	३२०/१८	शिवकुमार मल्लिकार्जुन पाटील	६०	२५-९-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
२२	२२०/१९	निगडी	२९८/१८	संगिता लाला सरवदे	३५	११-९-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
२३	२२१/१९	निगडी	२८१/१८	रमेश सोपान महानवर	४८	२३-८-२०१८	नैसर्गिक	Intracerebral hemorrhage with pleural effusion.
२४	२२२/१९	निगडी	२७५/१८	रतनबाई शशिकांत देशमुख	४७	२०-८-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
२५	२२३/१९	निगडी	२७३/१८	ज्योती भिमाशंकर गोडगाव	२४	१९-८-२०१८	नैसर्गिक	Lung abscess
२६	२२४/१९	निगडी	२७१/१८	अफजल नसीम खान	४५	१८-८-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
२७	२२५/१९	निगडी	२६३/१८	विनायक विकास चव्हाण	२	१४-८-२०१८	नैसर्गिक	Bilateral pneumonitis
२८	२२६/१९	निगडी	२३०/१८	कानाराम भिकाजी चौधरी	५०	२१-७-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
२९	२२७/१९	निगडी	१८३/१८	किशोर रामचंद्र वाडेकर	५२	१२-६-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease with hypertrophic cardiomyopathy.
३०	२२८/१९	निगडी	३३६/१८	तराबोननिसा अब्दुल हमेद सिद्धिकी.	१२	७-१०-२०१८	नैसर्गिक	Lung abscess in a known case of cerebral palsy.
३१	२२९/१९	निगडी	३४४/१८	पांडुरंग संदिपान धावरे	४९	१४-१०-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
३२	२३१/१९	निगडी	३५८/१८	स्वनाली रोहिदास कुटे	३१	१०-११-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
३३	२३२/१९	निगडी	३७२/१८	पांडुरंग धर्मा हारनोळ	२७	२८-११-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis with pulmonary consolidation.
३४	२३३/१९	निगडी	२४०/१६	अनोळखी पुरुष इसम	अंदाजे २५ ते ३०.	१६-९-२०१६	अपघाती	Post mortem findings are consistent with that of death due to drowning.

परिशिष्ट--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

निगडी पोलीस स्टेशन--चालू

३५	२३४/१९	निगडी	३०/१८	लहु नरेंद्र साहू	१७	१७-१-२०१८	अपघाती	Head injury
३६	२३५/१९	निगडी	५०/१८	शराफत शरबत अली	४३	३-२-२०१८	अपघाती	Head injury
३७	५७६/१९	निगडी	३४५/१७	प्रयास मनोजकुमार गाढवे	९	८-११-२०१७	अपघाती	Complication following burn.

एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन

१	२३६/१९	एमआयडीसी	१३२/१८	आर्यन आशिष सोरटे	१०	७-१०-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
२	२३७/१९	एमआयडीसी	६०/१७	अनोळखी पुरुष इसम	५०	१८-५-२०१७	नैसर्गिक	Head injury with liver cirrhosis.
३	२३८/१९	एमआयडीसी	३१/१८	रवी रायभान तायडे	५२	२७-३-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
४	२३९/१९	एमआयडीसी	१६/१९	भगवान अर्जुन शेजवळ	६०	२५-१-२०१९	नैसर्गिक	Coronary artery disease.
५	२४०/१९	एमआयडीसी	१५४/१८	रचना सागर सिंग	२९	१२-११-२०१८	नैसर्गिक	Cerebro pulmonary oedema with multiple lung abscess in known case of carcinoma of breast.
६	२४१/१९	एमआयडीसी	३०/१८	वंदना मोहन पाटोळे	४२	२७-३-२०१८	नैसर्गिक	Intra cerebral haemorrhage.
७	२४२/१९	एमआयडीसी	४४/१८	प्रकाश फकिरा गायकवाड	५०	२६-४-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
८	२४३/१९	एमआयडीसी	१४१/१८	भूषन बाळासाहेब भांगिरे	३५	१७-१०-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
९	२४४/१९	एमआयडीसी	५९/१८	उत्तम सुभाष गोपाळे	३५	२६-५-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
१०	२४५/१९	एमआयडीसी	८०/१८	रमेश चिमा शिंदे	५५	१६-७-२०१८	नैसर्गिक	Intracerebral bleed with liver cirrhosis.
११	२४६/१९	एमआयडीसी	१०५/१८	रवि दत्तात्रय चौधरी	४७	१६-८-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
१२	२४८/१९	एमआयडीसी	२६/१८	अनोळखी महिला इसम	७२	१९-३-२०१८	नैसर्गिक	Lung abscess with bilateral consolidation.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन--चालू								
१३	२४९/१९	एमआयडीसी	१५१/१८	बेबी ऑफ ज्योती कुलदीप हिंगणे.	१२	३-११-२०१८	नैसर्गिक	Aspiration pneumonia
१४	२५०/१९	एमआयडीसी	११२/१८	शिव सुखदेव कुमार	२८	२४-८-२०१८	अपघाती	Head injury with trauma to vital organs.
१५	२५१/१९	एमआयडीसी	९३/१८	नासिर मंजुरखान पठाण.	४५	३-८-२०१८	अपघाती	Septicemia in a case of injury to spine and spinal cord.
१६	२५२/१९	एमआयडीसी	७८/१८	राहुल हिरालाल प्रजापती	२१	१३-७-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१७	२५३/१९	एमआयडीसी	३३/१८	रुपेश उत्तम जाधव	२६	३-४-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१८	२५४/१९	एमआयडीसी	१३८/१८	किशोर मसू निसर्गध	२३	१२-१२-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१९	२५५/१९	एमआयडीसी	१३९/१८	राजेंद्र गोकुळ कळसाईत	४०	१२-१०-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.

रामचंद्र शिवाजी जाधव,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा

सहायक पोलीस आयुक्त,

पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवड, ११ मार्च २०१९.

वाचावे -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी, एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन, यांचेकडील अकस्मात मयताबाबतचा अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे शहर (गुन्हे शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) जा. क्र. पोउआ/परि.-३/४५८७/२०१८/पुणे, दिनांक २३ जून २०१८.
- (५) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/म. स./पिंपरी विभाग/२७३१/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून, त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी, एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन, यांचेकडून अहवाल प्राप्त झालेला आहे.

तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे तसा अंतिम गोषवारा या कार्यालयाकडून मंजूर केला जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	जा. क्र.	पो. स्टे.	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८	९
पिंपरी पोलीस स्टेशन								
१	२८५/१९	पिंपरी	२५/१८	विलास सुभाष देवकर	३२	२२-१-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis with septicemia with brain haemorrhage.
२	२८६/१९	पिंपरी	२४३/१८	बेबी ऑफ रेणुका नरेश म्हेत्रे.	३ महिने.	१०-९-२०१८	नैसर्गिक	Bilateral pneumonitis
३	२८७/१९	पिंपरी	८२/१८	गंभीरसिंग छत्रसिंग जडेजा	५०	२२-४-२०१६	नैसर्गिक	Coronary artery disease.
४	२८८/१९	पिंपरी	२२८/१७	श्रीपाद नितीन सकट	२.६	१०-१०-२०१७	नैसर्गिक	Pneumonia
५	२८९/१९	पिंपरी	२८३/१८	बेबी ऑफ सोनाली दिपक म्हेत्रे.	१ दिवस.	५-१२-२०१७	नैसर्गिक	Cerebro-pulmonary edema.
६	२९०/१९	पिंपरी	२८४/१७	मनिष सुरेश खताऊ	४७	६-१२-२०१७	नैसर्गिक	Coronary artery disease.
७	२९१/१९	पिंपरी	२९५/१८	अशोक दामोदर येवले	५४	१३-११-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
८	२९२/१९	पिंपरी	८१/१८	बेबी अण्णा देवकर	४८	४-४-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
९	२९३/१९	पिंपरी	२७१/१८	प्रतिभा विठ्ठल काळे	३५	२१-१०-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis
१०	२९४/१९	पिंपरी	३३९/१८	संदिप हरी पवार	३५	३१-१२-२०१८	नैसर्गिक	Liver cirrhosis with bilateral pulmonary consolidation.
११	२९५/१९	पिंपरी	२६/१९	लिजलिंग गणपत क्षिरसागर	७०	३०-१-२०१९	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with liver cirrhosis.
१२	२९६/१९	पिंपरी	२९/१९	राकेश रमेश बनसोडे	३६	३०-१-२०१९	नैसर्गिक	Liver cirrhosis bilateral pulmonary consolidation.
१३	२९७/१९	पिंपरी	२४/१९	बहुरमा शिवानंद हरळ	३२	२९-१-२०१९	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१४	२९८/१९	पिंपरी	१५३/१८	शिवलिंग मलकरी शिंगे	५९	२१-६-२०१८	नैसर्गिक	Intracranial haemorrhage with bilateral pulmonary consolidation.
१५	२९९/१९	पिंपरी	३३/१८	अशोक सुखदेव घोडके	५५	४-२-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
१६	३०१/१९	पिंपरी	७८/१७	गिता धनराज रोहरा	४८	२९-३-२०१७	आत्महत्या	Shock due to burns

परिशिष्ट--चालू

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९

पिंपरी पोलीस स्टेशन--चालू

१७	३०२/१९	पिंपरी	३०/१७	हरेश शितलदास पेशवानी	३२	५-२-२०१७	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१८	३०३/१९	पिंपरी	१८२/१८	राजेंद्र सिताराम गायकवाड	४०	१८-७-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
१९	३०४/१९	पिंपरी	१९०/१८	अलेक्झांडर मधुरम मोजेस	३४	२४-७-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
२०	३०६/१९	पिंपरी	२०६/१८	शंकर लक्ष्मण पात्रे	४२	६-८-२०१८	अपघाती	Polytrauma with head injury.
२१	३०७/१९	पिंपरी	१३६/१७	हर्षल शिवकुमार तुलसानी	१४	५-६-२०१७	अपघाती	Post-mortem finding are consistent with that of death due to electrocution.

एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन

१	३०९/१९	एमआयडीसी	५१/१९	राजेंद्र विश्राम गुजे	--	२-४-२०१९	नैसर्गिक	1. Diffuse sub arachnoid haemorrhage and sub dural haemorrhage. 2. following fall.
२	३१०/१९	एमआयडीसी	१६०/१८	अमरसिंग गणपतराव पाटील.	६४	२६-११-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease in known case of diabetes mellitus and hypertension.
३	३११/१९	एमआयडीसी	१३८/१८	बाळू बबन माकर	५२	२७-१०-२०१७	नैसर्गिक	Septicemia with bilateral pulmonary consolidation.
४	३१२/१९	एमआयडीसी	७८/१७	बबन पाराजी सोनवणे	३५	२६-६-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
५	३१३/१९	एमआयडीसी	११०/१७	दलबहादूर गजी बुढा	५५	४-९-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
६	३१४/१९	एमआयडीसी	१६८/१८	दिगंबर रामभाऊ देवडकर	६७	१०-१२-२०१८	नैसर्गिक	Coronary artery disease.
७	३१५/१९	एमआयडीसी	१७३/१८	आकाश नितीन सस्ते	९	२४-१२-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation with lung abscess.
८	३१६/१९	एमआयडीसी	८३/१६	बाबुलाल देवलालजी अगरवाल.	४५	६-८-२०१६	नैसर्गिक	Pneumonitis

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन--चालू								
९	३१७/१९	एमआयडीसी	१४०/१७	बेबी ऑफ सरस्वती सुरेश सिंग.	२३ दिवस.	२९-१०-२०१७	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation i. e. pneumonia.
१०	३१८/१९	एमआयडीसी	१६६/१८	हरिकेश राजेंद्र गुप्ता	२३	६-१२-२०१८	नैसर्गिक	Aspiration pneumonia
११	३१९/१९	एमआयडीसी	७/१८	दिपेश तेजबहादूर परियार	१	२२-१-२०१८	नैसर्गिक	Bilateral pulmonary consolidation.
१२	३२०/१९	एमआयडीसी	१४१/१७	धनराज चंद्रकांत सुर्यवंशी	४५	२९-१०-२०१७	नैसर्गिक	Intra-cerebral haemorrhage with fatty liver.
१३	३२१/१९	एमआयडीसी	१७५/१८	सुखनंदन सखाराम इंगोले	३५	३०-१२-२०१८	नैसर्गिक	Hypertrophic cardiomyopathy with bilateral pulmonary consolidation in a known case of chronic kidney disease with chronic liver disease.
१४	३२२/१९	एमआयडीसी	३८/१७	बेबी ऑफ शितल कल्पेश बोहाडे.	१ तास ४५ मिनिटे.	१६-४-२०१७	नैसर्गिक	Cerebro-pulmonary oedema.
१५	३२३/१९	एमआयडीसी	१९/१७	अतुल कुमार दिवेदी ऊर्फ दुबे.	३६	१६-२-२०१७	नैसर्गिक	Pulmonary oedema with pneumonitis.
१६	३२४/१९	एमआयडीसी	११३/१७	सुरेश भगवान भोसले	५५	१३-९-२०१७		Coronary artery disease.
१७	३२५/१९	एमआयडीसी	१२९/१८	मंदाकर रामबहादूर यादव	२८	२-१०-२०१८	नैसर्गिक	Septicemia with liver cirrhosis.
१८	३२६/१९	एमआयडीसी	८४/१७	बेबी ऑफ पल्लवी अमोल इमडे.	१ दिवस.	५-७-२०१७	नैसर्गिक	I. U. D.
१९	३२७/१९	एमआयडीसी	२०/१९	राजेंद्र अनंत देसाई	५५	६-२-२०१९	नैसर्गिक	Intra-cranial bleeding with coronary artery disease.
२०	३२८/१९	एमआयडीसी	१०१/१८	चंदा बाळासाहेब घोडके	१७	१४-८-२०१८	नैसर्गिक	Pulmonary oedema in lower respiratory tract infection.
२१	३२९/१९	एमआयडीसी	७१/१८	शौकत इमाम शेख	३४	२४-६-२०१८	नैसर्गिक	Pulmonary oedema in old myocardial infarction with alcohol intoxication at blood alcohol concentration suggesting stage of in-incoordination.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९
एमआयडीसी-भोसरी पोलीस स्टेशन--चालू								
२२	३३०/१९	एमआयडीसी	५२/१९	शिवलिंग मारुती दोडके	५५	४-४-२०१९	नैसर्गिक	Lung abscess
२३	३३५/१९	एमआयडीसी	३७/१८	भरत रावजी लंघे	२८	११-४-२०१८	नैसर्गिक	Pulmonary consolidation.
२४	३३२/१९	एमआयडीसी	८९/१८	दिनानाथ मुन्नीलाल वर्मा	४६	२४-७-२०१८	अपघाती	Head injury
२५	३३३/१९	एमआयडीसी	३२/१६	दत्तात्रय ज्योतीराम पवार	३४	२०-३-२०१६	अपघाती	Head injury
२६	३३४/१९	एमआयडीसी	२२/१८	श्रीकृष्ण श्रीराम धुंदळे	५४	५-३-२०१८	अपघाती	1. Septic shock 2. Intracerebral haemorrhage (Cortical). 3. Acute renal failure
२७	३३६/१९	एमआयडीसी	४२/१८	सचिन भानुदास पंडीत	२५	१९-४-२०१८	अपघाती	Head injury
२८	३३७/१९	एमआयडीसी	२८/१८	सागर मर्चिंद्र डोके	२१	२२-३-२०१८	अपघाती	Injury to vital organs
२९	३३८/१९	एमआयडीसी	१२/१९	सुब्रीम रेड्डी	३०	२०-१-२०१९	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३०	३४२/१९	एमआयडीसी	१०३/१८	तनिष्क अरुण कोल्हे	८	१५-८-२०१८	अपघाती	Post-mortem findings are consistent with that of death due to drowning.
३१	३३९/१९	एमआयडीसी	४०/१८	अनोळखी पुरुष इसम	अंदाजे ३० ते ३५.	१५-४-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging.
३२	३४०/१९	एमआयडीसी	१४०/१८	गौतम ऊर्फ सचिन नवनाथ कोळी.	३१	१४-१०-२०१८	आत्महत्या	Asphyxia due to hanging associated with consumption of alcohol.
३३	३४१/१९	एमआयडीसी	१४३/१७	निलेश बबन माकर	२७	२-११-२०१७	आत्महत्या	Post-mortem findings are consistent with that of death due to cerebro-Pulmonary oedema due to consumption of poison.

रामचंद्र शिवाजी जाधव,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त,
पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक कार्य/अ-२/जबाबी/कावि-२४२२/२०१८--अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती / इसम हे अकरमात मयत झाले असून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या कारणांमुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलीसांच्या अहवालानुसार अकरमात मयतांचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अकरमात मयत रजिस्टर नंबर	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे नाव	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. नंबर	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक		संबंधित पोलीस स्टेशन
								क्रमांक	दिनांक	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	६४/२०१६	संजय महादेव माने	४६	रा. शंकरनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	७-१०-२०१६	दारूचे नशेत विषारी औषध पिल्याने जठरावर सूज येऊन मयत.	११६/२०१८	४४२२/२०१८	२५-१०-१८	अकवूज पोलीस ठाणे
२	६२/२०१८	हनुमंत महादेव कारंडे	३२	रा. आनंदनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२१-९-२०१८	फिटचे आजारस कंटाळून दोरीने गळफास घेऊन मयत.	११७/२०१८	४५६६/२०१८	१९-१०-१८	अकवूज पोलीस ठाणे
३	१४/२०१८	रमजान बक्कर खान	३२	रा. २१ चारी, माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२३-२-२०१८	फुफुसाला सूज आल्याने मयत.	११८/२०१८	४६४५/२०१८	२२-१०-१८	अकवूज पोलीस ठाणे
४	३९/२०१७	अनोळखी पुरुष जातीचे	६५	इंदापूर रोड लगत शंकर वेलिंग वकॅशॉपजवळ, अकवूज.	९-७-२०१७	हृदयक्रिया बंद पडल्याने मयत.	११९/२०१८	४४७९/२०१८	३१-१०-१८	अकवूज पोलीस ठाणे
५	५९/२०१७	संजयकुमार भानुदास बोबडे.	३५	रा. यशवंतनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१७-१०-२०१७	गुदमरुन मयत	१२०/२०१८	४४७८/२०१८	३१-१०-१८	अकवूज पोलीस ठाणे
६	१३/२०१८	मोहन रामचंद्र मगर	६०	रा. चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१-३-२०१८	मूळव्याध व डायबेटिसचे आजारस कंटाळून विषारी औषध पिऊन मयत.	१२१/२०१८	४५३४/२०१८	५-११-१८	माळशिरस पोलीस ठाणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७	३२/२०१८	मस्तान राजासाब शेख	६५	रा. सरडे, तालुका फलटण, जिल्हा सातारा.	४-९-२०१८	पाण्यात पडून बुडून मयत	१२२/२०१८	४५३५/२०१८	५-११-१८	माळशिरस पोलीस ठाणे
८	५/२०१८	प्रभाकर आण्णासो पिसे	६०	रा. पिसेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२६-१२-२०१७	दारूचे नशेत विषारी औषध पिऊन मयत.	१२३/२०१८	४५३३/२०१८	५-११-१८	माळशिरस पोलीस ठाणे
९	३२/२०१८	महेश मोहन कुलकर्णी	४०	रा. गिरवी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२-१०-२०१८	लिह्वर व किडनीस जखम होऊन मयत.	१२४/२०१८	४५३९/२०१८	५-११-१८	नातेपुते पोलीस ठाणे
१०	२३/२०१८	विशाल कुशाबा जाधव	२२	रा. देशमुखवाडी, नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१-९-२०१८	नैराश्यातून गळफास घेऊन मयत.	१२५/२०१८	४४८०/२०१८	३१-१०-१८	नातेपुते पोलीस ठाणे
११	१३/२०१८	तानाजी नाना दडस	४६	रा. रेडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१५-४-२०१८	दारूचे नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत.	१२६/२०१८	४५४२/२०१८	५-११-१८	नातेपुते पोलीस ठाणे
१२	२९/२०१७	सुजाता नागेश काळे	१६	रा. रेडे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	६-१६-२०१७	विषारी औषध पिऊन मयत.	१२७/२०१८	४५४१/२०१८	५-११-१८	नातेपुते पोलीस ठाणे
१३	८४/२०१६	स्वाती मोती फराडे	१७	रा. श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२३-१२-२०१६	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत.	१२८/२०१८	४६८२/२०१८	१०-११-१८	अकलूज पोलीस ठाणे
१४	३०/२०१८	एन. टी. रामा	५५	रा. माहित नाही	११-९-२०१८	मेंदूत रक्तस्राव झाल्याने मयत.	१२९/२०१८	४५४०/२०१८	५-११-१८	नातेपुते पोलीस ठाणे

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज,
जिल्हा सोलापूर.

जाहीर नोटिस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि-६२०/२०१८.-अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती / इसम हे अकस्मात मयत झाले असून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या कारणांमुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलीसांच्या अहवालानुसार अकस्मात मयतांचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अकस्मात मयत रजिस्टर नंबर	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे नाव	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. नंबर	दिनांक		उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व स्टेशन
								क्रमांक	दिनांक	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	२९/२०१६	रेणुका कांतिलाल वाघमारे	२५	रा. मळोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१९-९-२०१६	हृदयाच्या रक्त वाहिन्यांचे व हृदयाचे उजव्या कप्प्यामध्ये आकुंचन असल्याने मयत.	५१	९८४	२३-२-१९	वेळापूर पोलीस ठाणे
२	४/२०१८	महेश रामचंद्र घोरपडे	३३	रा. चव्हाणवाडी, वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२२-३-२०१८	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत.	५२	९८४	२३-२-१९	वेळापूर पोलीस ठाणे
३	२३/२०१८	पोपट मनु फडतरे	६०	रा. येळीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१४-५-२०१८	दारूचे नशेत विषारी औषध प्राशन करून मयत.	५३	९८५	२३-२-१९	माळशिरस पोलीस ठाणे
४	११/२०१५	पोपट लक्ष्मण वाडेरकर	५५	रा. तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२४-३-२०१५	दारूचे नशेत अंगावर रॉकेल ओतून घेऊन भाजून जखमी होऊन मयत.	५४	९८२	२३-२-१९	वेळापूर पोलीस ठाणे
५	१/२०१९	राजेंद्र प्रल्हाद दुपडे	४०	रा. बेंदगुडेवस्ती, कोळेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१४-१-२०१९	गळफास घेऊन मयत	५५	६८९	१-२-१९	वेळापूर पोलीस ठाणे
६	२१/२०१८	अझर ताहेर मुलाणी	२०	रा. उघडेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१८-१०-२०१८	घरात इस्त्री करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून मयत.	५६	६९०	१-२-१९	वेळापूर पोलीस ठाणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७	३३/२०१८	निलम पराग साळसकर	१४	रा. नातेपुते, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	५-१०-२०१८	पाण्यात बुडून मयत	५७	८१३	१६-२-१९	नातेपुते पोलीस ठाणे
८	७/२०१८	आरती धनंजय कुंमार	२५	रा. कुरबावी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२३-२-२०१८	स्टोव्हवर स्वयंपाक करीत असताना भडका उडाल्याने भाजून मयत.	५८	९३९	२०-२-१९	नातेपुते पोलीस ठाणे
९	१७/२०१८	बेवारस पुरुष	४०- ४५.	--	७-४-२०१८	पाण्यात पडून बुडून मयत	५९	६९१	९-२-१९	माळशिरस पोलीस ठाणे
१०	४४/२०१८	शंकर दामू बंडगर	३५	रा. चांदापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२-१२-२०१८	पाण्यात पडून बुडून मयत	६०	६४५	४-२-१९	माळशिरस पोलीस ठाणे
११	१/२०१९	मिनाक्षी लक्ष्मण चंदनशिवे	३५	रा. निवृत्तीनगर, श्रीपूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१२-१-२०१९	वेडाचे भरात पाण्यात पडून बुडून मयत.	६१	९३८	२०-२-१९	अकलूज पोलीस ठाणे
१२	५६/२०१७	मिना ज्ञानदेव वाघ	४०	रा. वटफळी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	८-१०-२०१७	फुफ्फुसावर सूज आल्याने मयत.	६२	९३७	२०-२-१९	अकलूज पोलीस ठाणे

शमा पवार,

उपविभागीय दंडाधिकारी,

माळशिरस विभाग, अकलूज,

जिल्हा सोलापूर.

अकलूज, २ मार्च २०१९.

जाहीर नोटिस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि-११२९/२०१९.-अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती / इसम हे अकरसात मयत झाले असून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या कारणांमुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकरसात मयतांचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अकरसात मयत रजिस्टर नंबर	मयताचे नाव	वय वर्ष	गावाचे नाव	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. नंबर	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक		संबंधित पोलीस स्टेशन
								क्रमांक	दिनांक	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	४४/२०१८	हनुमंत नारायण तांबे	५५	रा. नाळे वस्ती, २१ चारी, माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२६-७-२०१८	मानसिक तणावामध्ये विषारी औषध पिऊन मयत.	९९	१६६	१४-४-१९	अकलूज पोलीस ठाणे
२	१२/२०१९	ज्ञानेश्वर ऊर्फ पोपट दगडू लोखंडे.	५०	रा. महाळुंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२४-४-२०१९	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत.	१००	६७३	२४-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
३	३६/२०१८	गंगाधर विलास माळी	४५	रा. अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	६-७-२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मयत.	१०१	६७४	२४-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
४	४०/२०१८	प्रविण कृष्णकांत शिंगाडे	२९	रा. देव वकील वस्ती, माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	११-११-२०१८	अज्ञात कारणाने गळफास घेऊन मयत.	१०२	७१३	२५-५-१९	माळशिरस पोलीस ठाणे
५	१५/२०१९	रामहरी शंकर वीरकर	७५	रा. कचरेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१-५-२०१९	विहिरीत पडून बुडून मयत	१०३	७१५	२८-५-१९	माळशिरस पोलीस ठाणे

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६	७/२०१९	जालिंदर तुकाराम पवार	७६	रा. पवार वस्ती, मळोली, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१६-४-२०१९	तापट स्वभावामुळे रागाच्या भरात फेट्याने गळफास घेऊन मयत.	१०४	६६६	२४-५-१९	वेळापूर पोलीस ठाणे
७	२७/२०१८	विठ्ठल जयसिंग दरेकर	३१	रा. परकंडी, तालुका माण, जिल्हा सातारा.	२१-११-२०१८	मेंदू व छातीत पाणी झाल्याने मयत.	१०५	६६५	२४-५-१९	वेळापूर पोलीस ठाणे
८	४८/२०१८	मनोज सुरेश साळुंखे	३७	रा. ढोक सांगवी, रांजणगाव, गणपतीपुळे.	३-८-२०१८	फुफुसात पाणी झाल्याने मयत.	१०६	५३५	१८-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
९	५०/२०१८	शकुंतला शामराम बेंद्रे	६४	रा. माळीनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२६-७-२०१८	कॅन्सरच्या आजारांने मयत	१०७	५२८	१८-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
१०	११/२०१९	राजीव बळीराम रेवंडे	३२	रा. रेवंडेवस्ती, संग्रामनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१०-४-२०१९	नोकरी लागत नसल्याने टेन्शनमध्ये येऊन साडीने गळफास घेऊन मयत.	१०८	७२४	२८-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
११	१०/२०१९	केशव बाबुराव कदम	५५	रा. लवंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	१९-३-२०१९	मोटरसायकलीस अचानक कुत्रे आडवे आल्याने रोडवर पडून डोक्यास मार लागून मयत.	१०९	७२५	२८-५-१९	अकलूज पोलीस ठाणे
१२	४६/२०१८	शेसाबाई जगन्नाथ तोरण	७०	रा. चुंबळ टेक, मांबुर्डी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	३१-१२-२०१८	अंधारात न दिसल्याने शेततळ्यामध्ये पाण्यात पडून बुडून मयत.	११०	५७३	२१-५-१९	माळशिरस पोलीस ठाणे

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज,
जिल्हा सोलापूर.

जाहीर नोटिस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि-११०१/२०१९.-अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती / इसम हे अकरमात मयत झाले असून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या कारणांमुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकरमात मयतांचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अकरमात मयत रजिस्टर नंबर	मयताचे नाव	वय वर्ष	गावाचे नाव	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. नंबर	उपविभागीय पोलीस अधिकारी याचा जावक क्रमांक व दिनांक		संबंधित पोलीस स्टेशन
								क्रमांक	दिनांक	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	६/२०१९	मिमदेव गुलाब धांडे	५५	रा. गुरसाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२१-२-२०१९	साप चावल्याने हृदय व फुफुस बंद पडून मयत.	९४	२३	४-४-१९	नातेपुते पोलीस ठाणे
२	३/२०१९	पुरुष जातीचे बालक	१ दिवस.	रा. सुमित्रानगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२२-१-२०१९	उलटी झाल्याने श्वास नलिकेमध्ये गेल्याने गुदमरल्याने मयत.	९५	१६८	१४-४-१९	अकलूज पोलीस ठाणे
३	२९/२०१८	शांताबाई सुनिल तोरणे	४०	रा. पानीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	५-८-२०१८	मोटरसायकलवर पाठीमागे बसलेली असताना चक्कर येऊन पडल्याने डोक्यास मार लागून मयत.	९६	१७३	१४-४-१९	माळशिरस पोलीस ठाणे
४	११/२०१९	विकास महादेव जावळे	३८	रा. झिजेवस्ती, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	८-३-२०१९	आजारास कंटाळून गळफास घेऊन मयत.	९७	४६३	१४-४-१९	माळशिरस पोलीस ठाणे
५	११/२०१८	सिताराम जयवंत सुळ	४०	रा. पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२२-२-२०१८	मूळव्याघ व पोटदुखीचे आजारास कंटाळून विषारी औषध पिऊन मयत.	९८	५६	५-४-१९	माळशिरस पोलीस ठाणे

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज,
जिल्हा सोलापूर.

अकलूज, २९ मे २०१९.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटिस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि-११००/२०१९.-अन्वये सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती / इसम हे अकस्मात मयत झाले असून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या कारणांमुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटिस महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे, मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	अकस्मात मयत रजिस्टर	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे नाव	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस.आर. उपविभागीय पोलीस अधिकारी		संबंधित पोलीस स्टेशन
							नंबर	यांचा जावक क्रमांक व दिनांक	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१/२०१९	सतिश किसन जाधव	३८	रा. ५८ फाटा, श्रीनाथनगर, माळशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	३१-१२-२०१८	अति दारूचे सेवनाने लिहुर खराब होऊन मयत.	९२	३८३	४-५-१९
२	४/२०१९	वैजनाथ धोंडीराम मोरे	४५	रा. मोरेवस्ती, तांदुळवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर.	२०-२-२०१९	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत.	९३	३८२	४-५-१९

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज,
जिल्हा सोलापूर.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर निवेदन

क्रमांक एमएजी/कावि-३३२/२०१९.— या निवेदनाद्वारे तमान लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेले इसम हे आकस्मिकरित्या मयत झाले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेले कारणास्तव मयत झालेमुळे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, पलूस/कुंडल/भिलवडी/कडेगाव चिंचणी-वांगी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, विटा/तासगाव यांचेमार्फत प्रकरणे या कार्यालयाकडे सादर केलेली आहेत. मयताचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज अन्य कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला असलेस त्याबद्दल काही तक्रार असलेस ही नोटिस प्रसिद्ध झालेपासून पंधरा दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी तक्रार करणेत यावी. मुदतीत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही तर कोणाचीही काहीही तक्रार अगर हरकत नाही, असे समजून उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालानुसार अंतिम वर्गीकरण करणेबाबत पुढील कार्यवाही करणेत येईल व त्यानंतर कोणाचीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस. आर. नंबर	मयताचे नाव	मयताचे गाव	मयत तारीख	मयताचे कारण
१	२	३	४	५	६
१	१/२०१९	भिकू देवाप्पा कोकरे	रा. हणमंतवडीये, ता. कडेगाव	२२-१०-२०१८	Cause of death, death due to asphyxia due to hanging.
२	२/२०१९	निकीता विष्णू मोहिते	रा. शिवणी, ता. कडेगाव	२२-९-२०१८	Cause of death, death due to asphyxia due to hanging.
३	३/२०१९	दिलीप बाबूराव लोहार	रा. चिंचणी, ता. कडेगाव	३-११-२०१८	Cause of death, death due to acute severe myocardial infraction.
४	४/२०१९	जगन्नाथ संपत चव्हाण	रा. चिंचणी, ता. कडेगाव	७-१२-२०१८	Cause of death, death due to asphyxia due to hanging.
५	५/२०१९	नवनाथ जयसिंग माने	रा. चिंचणी, ता. कडेगाव	२-०९-२०१९	Cause of death, death due to CRA due to aspiration pneumonia due to hepatic encephelopathy.
६	६/२०१९	शरद भिमराव माने	रा. चिंचणी, ता. कडेगाव	११-११-२०१८	Cause of death, death due to asphyxia due to hanging.
७	७/२०१९	गणपती आण्णा शिंदे	रा. ढवळी, ता. तासगाव	४-०९-२०१८	Cause of death, death due to asphyxia due to drowning.
८	८/२०१९	योगेश अरूण शिरोलीकर	रा. सावंतपूर, ता. पलूस	२२-०५-२०१८	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत
९	९/२०१९	लिलावती कृष्णा आमणे	रा. कुंडल, ता. पलूस	२२-०५-२०१८	गाडीवरून उतरत असताना पाठीमागे डोक्यावर पडल्याने डोकीस मार लागून मयत.
१०	१०/२०१९	सुनिल भिमराव सोमनाईक	रा. पलूस, ता. पलूस	२७-१२-२०१७	इलेक्ट्रिक शॉक लागून अपघाती मयत
११	११/२०१९	सचिन भोपाल चौगुले	रा. बुर्ली, ता. पलूस	७-०७-२०१८	हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मयत

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
१२	१२/२०१९	संदिप बबन देवकुळे	रा. पलूस, ता. पलूस	१६-०४-२०१८	फुफ्फुसात पू होऊन यकृताचा दीर्घकाळ आजार होऊन मयत.
१३	१३/२०१९	लक्ष्मण यशवंत सुवासे	रा. विठ्ठलवाडी (आमणापूर), ता. पलूस	२५-०५-२०१८	गळफास लावून घेऊन मयत
१४	१४/२०१९	जगदू दशरथ नेतराम	रा. पलूस, ता. पलूस	२८-०३-२०१८	डोकीत रक्तस्राव होऊन मयत
१५	१५/२०१९	कविता सागर जाधव	रा. बोबवडे, ता. पलूस	२८-०३-२०१८	डोकीत रक्तस्राव होऊन मयत
१६	१६/२०१९	मोहनराव विष्णू कदम	रा. पलूस, ता. पलूस	११-१०-२०१८	हृदय बंद पडल्याने व मूत्राशयाचे कर्करोगाने जुन्या आजाराने मयत.
१७	१७/२०१९	अमोल अशोक जाधव	रा. पलूस, ता. पलूस	१३-०२-२०१८	कोणतेतरी विषारी औषध सेवन केलेने मयत.
१८	१८/२०१९	अमोल बबन गुरव	रा. नेवरी, ता. कडेगाव	२-११-२०१८	Cause of death asphyxia due to hanging.
१९	१८-अ/२०१९	अमोल महादेव थोरात	रा. रामानंदनगर, ता. पलूस	२३-०९-२०१८	हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने मयत.
२०	१९/२०१९	संजय गुलचंद सोनवणे	रा. मूळ गाव दावी, ता. सिदखेड, ता. धुळे . सध्या दुधोडी, ता. पलूस	२६-१०-२०१८	हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटॅक) आल्याने मयत.
२१	२०/२०१९	लक्ष्मण रावसो खांडेकर	रा. आंबेगाव, ता. कडेगाव	२०-०९-२०१८	Cause of death Intracranial bleeding.
२२	२१/२०१९	अनोळखी बेवारस	रा. समजून येत नाही	९-०७-२०१७	रेल्वे गाडीखाली सापडून झालेल्या जखमांमुळे मयत.
२३	२२/२०१९	अनोळखी बेवारस	रा. समजून येत नाही	१७-०५-२०१८	रेल्वे गाडीची ठोकर लागून गंभीर दुखापतीने मृत्यू.
२४	२३/२०१९	अमोल शिवाजी घाडगे	रा. कुंडल, ता. पलूस	८-१२-२०१८	डोकीस व छातीस मार लागून गंभीर जखमी झालेने मयत.
२५	२४/२०१९	विनय लक्ष्मण पाटील	रा. अंकलखोप, ता. पलूस	४-०१-२०१९	मोटर सायकलवरून स्लिप होऊन पडलेने गंभीर जखमी होऊन मयत.
२६	२५/२०१९	कोल विलास कांबळे	रा. भिलवडी, ता. पलूस	३१-०७-२०१८	फुफ्फुसास संसर्ग होऊन किडनीस सूज येऊन मयत.
२७	२६/२०१९	अमर सिद्राम मोहीते	रा. भिलवडी, ता. पलूस	१५-१०-२०१८	गळफास लावून घेऊन मयत
२८	२७/२०१९	जितेंद्र मच्छिंद्र काळे	रा. खटाव, ता. पलूस	२७-०१-२०१९	हार्ट अ‍ॅटॅक येऊन मयत
२९	२८/२०१९	सुनिल रावसाहेब बंडगर	रा. खटाव, ता. पलूस	९-०९-२०१८	विषारी औषध पिऊन मयत
३०	२९/२०१९	नारायण पंढरीनाथ सुर्यवंशी	रा. अंकलखोप, ता. पलूस	१०-१२-२०१८	गळफास लावून घेऊन मयत
३१	३०/२०१९	गुंडू कानेरी धुळयाचे	रा. माळवाडी, ता. पलूस	१०-११-२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या
३२	३१/२०१९	शिवाजी शंकर माळी	रा. खंडोबाचीवाडी, ता. पलूस	२४-११-२०१८	हृदयविकाराचे झटक्याने मयत
३३	३२/२०१९	बबुताई रामचंद्र चेंडगे	रा. खंडोबाचीवाडी, ता. पलूस	५-०१-२०१९	अंगावरील साडी पेटून त्यात भाजून गंभीर जखमी झालेने उपचारादरम्यान मयत.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
३४	३३/२०१९	विठ्ठल दिलीप साळुंखे	रा. धनगाव, ता. पलूस	२३-०९-२०१८	विषारी औषध पिलेने आतड्यास सूज येऊन मयत.
३५	३४/२०१९	मालन तानाजी पाटील	रा. कोतावडे, ता. कडेगाव	२०-१०-२०१८	Cause of death, death due to congestive cardiac failure.
३६	३५/२०१९	अर्चना मोहन पवार	रा. लिंबारुड, ता. जि. बीड	६-०२-२०१७	Cause of death due to pulmonary oedema.
३७	३६/२०१९	शशिकांत सदाशिव वाघमोडे	रा. चिंचणी, ता. कडेगाव	८-११-२०१८	Cause of death due to respiratory arrest due to myocardial infraction.
३८	३७/२०१९	विकास दत्तात्रय सावंत	रा. कुंडल, ता. पलूस	२६-०१-२०१९	फिट येऊन पाण्यात पडून बुडून मयत
३९	३८/२०१९	मेघा उत्तम साळुंखे	रा. पलूस, ता. पलूस	८-१२-२०१८	लिह्वर खराब होऊन उपचारादरम्यान मयत.
४०	३९/२०१९	कविता आप्पासो भोसले	रा. सावंतपूर वसाहत, ता. पलूस	२५-०७-२०१८	हृदयविकाराच्या झटक्याने मयत
४१	४०/२०१९	प्राची दिपक धार्डजे	रा. बुर्ली, ता. पलूस	२१-०६-२०१८	फुफ्फुसाच्या आजाराने मयत
४२	४१/२०१९	अनोळखी स्त्री जातीचे	रा. माहीत नाही	३१-०८-२०१८	वृद्धापकाळाने मयत
४३	४२/२०१९	लक्ष्मण लालू मंडले	रा. वडीयेरायबाग, ता. कडेगाव	२७-११-२०१८	Cause of death asphyxia due to hanging.
४४	४३/२०१९	सिकंदर हसन मुलाणी	रा. अंबक, ता. कडेगाव	२१-०१-२०१९	Cause of death due to respiratory arrest due to myocardial infraction.
४५	४४/२०१९	दुर्गा भगवान टाळकुटे	रा. ढाणूर, ता. शेणगाव, जि. हिंगोली.	११-११-२०१८	Cause of death due to Bilateral Pneumonia.
४६	४५/२०१९	आनंदा यशवंत बोडरे	रा. वांगी, ता. पलूस	११-०९-२०१८	Cause of death due to Bilateral Pneumonia.
४७	४६/२०१९	रविंद्र प्रकाश कुंभार	रा. कुंभारवाडा, वांगी,	२९-१०-२०१८	Cause of death due to asphyxia due to accidental strangulation.
४८	४७/२०१९	सावित्री शिवाजी पाटील	रा. भिलवडी, ता. पलूस	३०-०१-२०१९	८० टक्के भाजून जखमी होऊन मयत.
४९	४८/२०१९	बापूसो देवाप्पा चौधरी	रा. नांदे, ता. मिरज	५-०२-२०१९	लिह्वर खराब होऊन मयत
५०	४९/२०१९	विकास यशवंत शिंदे	रा. कडेगाव, ता. कडेगाव	२०-१२-२०१७	Cause of death asphyxia due to hanging.
५१	५०/२०१९	संजय शंकर मदन	रा. हिंगणगाव बु., ता. कडेगाव	१५-०२-२०१९	Cause of death asphyxia due to hanging.
५२	५१/२०१९	वैजयंता रस्तुम होळकर	रा. नागेवाडी, ता. खानापूर	२०-०९-२०१७	Cause of death head injury following accidental fall on ground.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
५३	५२/२०१९	विक्रम अंकुश सापकर	रा. बोंबाळेवाडी, ता. कडेगाव	२८-०९-२०१८	Cause of death due to neurogenic and hypovolemic shock in case of head injury.
५४	५३/२०१९	पांडूरंग प्रकाश जाधव	रा. पुणदी, ता. पलूस	१८-०२-२०१९	गळफास लावून घेऊन आत्महत्या
५५	५४/२०१९	प्रणाली दत्तात्रय माळी	रा. कुंडल, ता. पलूस	१०-०२-२०१९	विषारी औषध पिऊन मयत
५६	५५/२०१९	विद्या सागर जंगम	रा. मोहिते वडगाव, ता. कडेगाव	१२-१२-२०१८	Cause of death due to Septicemia in case of burn.
५७	५६/२०१९	विजय श्रीकांत कुंभार	रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव	२४-१२-२०१८	Cause of death due to head injury.
५८	५७/२०१९	सुरेश राजाराम माने	रा. आंधळी, ता. पलूस	२८-०२-२०१९	गळफास लावून घेऊन आत्महत्या
५९	५८/२०१९	राजेंद्रकुमार हंसराज जोशी	रा. पोस्टल कॉलनी, कार्वे नाका, कराड.	२८-१२-२०१८	वृद्धापकाळातील जुन्या आजाराने मयत
६०	५९/२०१९	अनिता सदाशिव पवार	रा. बांबवडे, ता. पलूस	१४-०१-२०१९	आजारस कंटाळून गळफास लावून घेऊन मयत.
६१	६०/२०१९	प्रकाश भरत खाडे	रा. रामानंदनगर, ता. पलूस	४-०१-२०१९	हार्ट अटॅक येऊन मयत
६२	६१/२०१९	ईलाई सिकंदर शिकलगार	रा. आंधळी, ता. पलूस	१४-०२-२०१९	गळफास लावून घेऊन मयत
६३	६२/२०१९	स्वराज प्रविण किणीकर	रा. माळवाडी, ता. पलूस	१२-०२-२०१९	प्लॅस्टिकचे बाटलीमध्ये पेट्रोल पाणी समजून पिलेने त्यात बेशुद्ध होऊन उपचारादरम्यान मयत.
६४	६३/२०१९	आक्काताई हिंदूराव सुर्यवंशी	रा. सुर्यगाव, ता. पलूस	३१-१०-२०१८	५० टक्के भाजून मयत
६५	६४/२०१९	किशोर जगन्नाथ लोखंडे	रा. कडेगाव, ता. कडेगाव	७-०२-२०१९	Cause of death due to respiratory failure due to respiratory depression i/c/o organophosphorus poisoning.
६६	६५/२०१९	गुलाब पारसिंग पावरा	रा. बोराडी, ता. शिरपूर सध्या-सानहिरा कारखाना तळ, अंबक कमानीजवळ, ता. कडेगाव	२५-०३-२०१९	Cause of death due to cardio respiratory arrest due to lightning.
६७	६६/२०१९	सोनाली मारुती माळी	रा. माळीनगर, ता. कडेगाव	२-०३-२०१९	Cause of death asphyxia due to hanging.
६८	६७/२०१९	विलायत हुसेनअली मुल्ला	रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव	१८-०४-२०१९	Cause of death asphyxia due to fresh drowning.
६९	६८/२०१९	प्रशांत सदाशिव कुंभार	रा. तोंडोली, ता. कडेगाव	२१-०४-२०१९	हार्ट अटॅक येऊन मयत
७०	६९/२०१९	विठ्ठल भानुदास देशमुख	रा. वांगी, ता. कडेगाव	११-०२-२०१९	Cause of death asphyxia due to electric shock.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
७१	७०/२०१९	भगवान विष्णु पाटील	रा. सोनकिरे, ता. कडेगाव	२२-०३-२०१९	Cause of death cardio respiratory arrest due to acute myocardial infraction due to diabetes maliteas and hypertension.
७२	७१/२०१९	आनंदा बाळू पवार	रा. शिवणी, ता. कडेगाव	४-११-२०१८	Cause of death due to cardio respiratory arrest due to acute myocardial infraction secondary to stats epliepticus.
७३	७२/२०१९	काशीनाथ रामा येवले	रा. येवलेवाडी, ता. कडेगाव	१४-०१-२०१९	Cause of death due to cardio respiratory arrest due to acute myocardial infraction.
७४	७३/२०१९	नंदा लालासो सकटे	रा. शिवणी, ता. कडेगाव	१६-०१-२०१९	Cause of death asphyxia due to hanging.
७५	७४/२०१९	भिकु तुकाराम रेणुशे	रा. रेणुशेवाडी, ता. कडेगाव	१६-०३-२०१९	Cause of death due to neurogenic shock due to intracerebral bleeding due to head injury.

डॉ. विजय देशमुख,

उपविभागीय दंडाधिकारी,
कडेगाव उपविभाग, कडेगाव.

कडेगाव, २८ मे २०१९.

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहिरनामा

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (१)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते ७ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

सांगली शहर पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सागर सतीश देशपांडे	गावभाग, सांगली	यकृत खराब होऊन मयत	०९/१९	१०-०२-२०१९
२	वसंत रामचंद्र शेडबाळे	गावभाग, सांगली	फुफ्फुसात जंतुसंसर्ग होऊन मयत	७९/१८	१२-०८-२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
३	तुषार कृष्णाजी कुलकर्णी	कोट बागेवाडा, कुरुंदवाड, जि. कोल्हापूर.	टी. बी. चे आजाराने मयत	१३२/१८	३०-१२-२०१८
४	बाळासाहेब सत्याप्पा कांबळे	रामनगर, कोल्हापूर रोड, सांगली.	फुफ्फुसात पाणी साठून मयत	०७/१९	२५-०१-२०१९
५	बंडू विठ्ठल कांबळे	अहिल्यानगर, आष्टा, ता. वाळवा.	पाण्यात पडून बुडून मयत	०३/१९	८-०१-२०१९
६	महेश आप्पासो कोरे	म्हैशाळ, ता. मिरज	पाण्यात पडून बुडून मयत	१०७/१८	२६-१०-२०१८
७	रेश्मा किरण बारस्कर	शिवाजी मंडईजवळ, सांगली	हार्ट अटॅक आल्याने मयत	१११/१८	६-११-२०१८

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (२)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते १५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, सांगली ग्रामीण, पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

सांगली ग्रामीण पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	राहुल भुपाल अंबी	दुधगाव, ता. मिरज	गळफास लावून मयत	१५/१९	३१-०१-२०१९
२	रोहित सर्जेराव दळवी	दुधगाव, ता. मिरज	गळफास लावून मयत	१०/१९	२१-०१-२०१९
३	सुर्यकांत रहीतराव गोसावी	बुधगाव, ता. मिरज	तीव्र यकृत आणि फुफ्फुसाचे आजाराने मयत.	१०१/१८	२८-१२-२०१८
४	मधुरा गोपाळ गडदे	बुधगाव, ता. मिरज	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१२/१९	२५-०१-२०१९
५	दाजी शिवा होवाळे	बुधगाव, ता. मिरज	हृदय स्नायुमध्ये रक्ताची गुठळी होऊन मयत.	८३/१८	१२-११-२०१८
६	दादासो आण्णा चौगुले	ऑईल मिल्स, सांगली	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१००/१८	२८-१२-२०१८
७	धनाजी गणपती अतिग्रे	कसबे डिग्रज, ता. मिरज	विषारी औषध पिल्याने मयत	५९/१७	२९-०६-२०१७
८	मेहबुब हुसेन मुल्ला	बिसूर, ता. मिरज	दारूच्या अतिसेवनाने मयत	०७/१९	१८-०१-२०१९

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
९	प्रशांत सुधाकर सुर्यवंशी	इनामधामणी, ता. मिरज	डोकीस मार लागून जखमी होऊन रक्तस्राव होऊन मयत.	६०/१८	२६-०८-२०१८
१०	रामदास खंडु जाधव	कवठेपिरान	दारूच्या नशेत कोणतेतरी विषारी औषध सेवन करून मयत.	९१/१८	१-१२-२०१८
११	महेश प्रकाश पाटील	कवलापूर, ता. मिरज	विषारी औषध पिल्याने मयत	३३/१६	५-०६-२०१६
१२	सुनिल रघुनाथ सतार	नांदे, ता. मिरज	अति दारू सेवनाने फुफ्फुसात सूज आल्याने मयत.	२३/१६	२०-०४-२०१९
१३	सचिन मोहन मदने	बिरोबा देवळाचेजवळ, मौजे डिग्रज.	पाण्यात पडून बुडून मयत	११/१९	२३-१२-२०१८
१४	सुकुमार बापू चौगुले	नांदे, ता. मिरज	अति दारूचे सेवन करून मयत	८०/१५	२२-१०-२०१५
१५	सुशांत उदय पाटील	कवलापूर, ता. मिरज	विषारी औषध पिल्याने मयत	३९/१६	३-०७-२०१६

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (३)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते १२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, विश्रामबाग, पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, विश्रामबाग, पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

विश्रामबाग पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्युचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अनिल केशव माने	आप्पासाहेब पाटीलनगर, १०० फुटी रोड, सांगली.	फुफ्फुसात संसर्गजन्य बरगडीस मार लागून मयत.	४६/१८	६-०७-२०१८
२	महाविर रामाप्पा शिरगुप्पी	विठ्ठलनगर, सांगली	गळफास लावून होऊन मयत	७८/१८	२६-११-२०१८
३	काजल आनंदा तोरणे	इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली.	गळफास लावून होऊन मयत	४५/१८	५-०७-२०१८
४	हणमंत कृष्णा चव्हाण	चांदणी चौक, सांगली	लिह्वर खराब होऊन मयत	७०/१८	५-१०-२०१८
५	लक्ष्मण चंद्रकांत मस्के	लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली.	श्वासनलिकेतून फुफ्फुसात पाणी जाऊन मयत.	८३/१८	२१-१२-२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
६	आनंदा नामदेव वायचळ	गुलमोहर कॉलनी, सांगली	हार्ट अटॅक आल्याने मयत	५/१९	६-०१-२०१९
७	नितीन शिवाजी बनसोडे	गारपीर चौक, सांगली	शरीरात जंतू संसर्गजन्य रोग होऊन मयत.	८४/१८	२४-१२-२०१८
८	विष्णू रावसाहेब सोनलकर	हायस्कूल रोड, वानलेसवाडी, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	११/१९	३०-०१-२०१९
९	सुनिल चंदुलाल शहा	आप्पासाहेब पाटीलनगर १०० फुटी रोड, सांगली.	हार्ट अटॅक आल्याने मयत	५६/१५	४-१२-२०१५
१०	सचिन भिमराव बेले	वानलेसवाडी, ता. मिरज	फुफ्फुसात संसर्ग होऊन मयत	२६/१७	२८-०४-२०१७
११	बेबीनंदा दादासाहेब संकपाळ	डफळापूर, ता. जत	फुफ्फुसात संसर्ग होऊन मयत	४९/१६	१५-११-२०१६
१२	हिराबाई मारुती पवार	माकडवाली गल्ली, सांगली	डोकीस मार लागून मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मयत.	३१/१८	१०-०५-२०१८

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (४)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते २१ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, संजयनगर पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

संजयनगर पोलीस ठाणे

अ. क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सलीम खुदबद्दीन मणेर	रामरहिमनगर संजयनगर, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	४८/१८	१०-११-२०१८
२	भगिरथी परशूराम नाईकनवरे	शिंदेमळा, सांगली	डोकीस मार लागून मयत	५१/१८	३-१२-२०१८
३	हरिश विनायक भोसले	अष्टविनायकनगर, सांगली	गळफास लावून घेऊन मयत	३/१९	१५-०१-२०१९
४	सचिन राजाराम भोसले	चांदणी चौक, सांगली	गळफास लावून घेऊन मयत	११/१९	१४-०२-२०१९
५	कैलास बाळू धोतरे	हडको कॉलनी, सांगली	हृदयाच्या स्नायुच्या दहाने मयत	१६/१९	२९-०३-२०१९
६	दिपक बाबूराव कोळी	अवचितनगर, माधवनगर	गळफास लावून घेऊन मयत	४८/१८	१२-११-२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
७	संतोष यशवंत जगताप	विद्यानगर गल्ली नं. ४, वारणाली, सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	१९/१९	७-०४-२०१९
८	गुलाब नारायण ढमाळ	सद्गुरुनगर, सांगली	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	४/१९	१८-०१-२०१९
९	मुरलीधर बापू कांबळे	झेडपी कॉलनी, वारणाली सांगली.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	५/१८	२२-०१-२०१९
१०	गुराप्पा मल्लाप्पा मनगुळे	औद्योगिक वसाहत, सांगली	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	५४/१९	१३-१२-२०१८
११	आप्पा ज्योतीबा लोखंडे	अभिनंदन कॉलनी, सांगली	गळफास लावून घेऊन मयत	४५/१८	९-११-२०१८
१२	ललिता नबाहदूर सोनार	माधवनगर, ता. मिरज	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	५८/१८	१४-१२-२०१८
१३	रामचंद्र खंडराय कमते	हसने आश्रमजवळ, सांगली	रेल्वेतून पडून मयत	११/१८	१४-०५-२०१९
१४	सत्यनारायण बनकरलाल शर्मा	माधवनगर, ता. मिरज	हृदय स्नायूत संसर्ग होऊन मयत	२१/१९	२१-०४-२०१९
१५	प्रमोद नारायण चव्हाण	पोलीस लाईन, विश्रामबाग, सांगली.	हार्ट अटॅकने मयत	२६/१८	११-०८-२०१८
१६	सागर संभाजी जाधव	ढवळी, ता. तासगाव	हृदयाच्या झटक्याने मयत	६/१९	२४-०१-२०१९
१७	सलीम करीम शेख	जुना कुपवाड रोड, सांगली	दारु व तंबाखू फुफ्फुसात जाऊन श्वास गुदमरून मयत.	७/१९	३१-०१-२०१९
१८	सुमन लोंबाजी चोपडे	जगदाळे प्लॉट, संजयनगर	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	४२/१८	२-११-२०१८
१९	सरस्वती आनंदा काळे	सुभाषनगर, सांगली	फुफ्फुसात दाह होऊन मयत	९/१९	४-०२-२०१९
२०	रविंद्र मुरग्याप्पा कायपुरे	विद्यानगर गल्ली नं. ३, वारणाली, सांगली.	रेल्वेची धडक होऊन मयत	३०/१८	२०-०८-२०१८
२१	प्रशांत मोहन जोशी	हरीओम अपार्टमेंट विश्रामबाग, सांगली.	रेल्वेची धडक होऊन मयत	५७/१८	१९-१२-२०१८

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (५)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते १५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट
मिरज शहर पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	अनोळखी पुरुष	नमूद नाही	डोकीस मार लागून व फुफ्फुसास जंतुसंसर्ग होऊन मयत.	६०/१८	६-१०-२०१८
२	आशा गोविंद कामत	शनिवार पेठ, मिरज	न्यूमोनिया आजाराने मयत	६६/१८	९-११-२०१८
३	विजय मुरग्याप्पा बेडगे	तानाजी चौक, मिरज	गळफास लावून घेऊन मयत	२२/१९	५-०३-२०१९
४	अनोळखी स्त्री	नमूद नाही	जंतुसंसर्ग (सप्टिसेमीया) होऊन मयत	६४/१८	२-११-२०१८
५	संतराम मल्लाप्पा मोळेकर	रेवणी गल्ली, मिरज	हृदयविकार झटक्याने मयत	७०/१८	५-१२-२०१८
६	खातुन अब्दुल बागवान	दर्गारोड, मिरज	टी. बी. या आजाराने मयत	६८/१८	२४-११-२०१८
७	अनोळखी पुरुष	नमूद नाही	अशक्तपणा येऊन चक्कर येवून पडल्याने डोकिस मार लागून.	७३/१८	२१-१२-२०१८
८	भाऊसाहेब भुपाल सोनावळे	पंढरपूर रोड, मिरज	हृदयविकार झटक्याने मयत	४/१९	१७-०१-२०१९
९	पार्वती ईश्वर स्वामी	शनिवार पेठ, मिरज	जंतुसंसर्ग होऊन मयत	७/१९	२१-०१-२०१९
१०	अनोळखी पुरुष	नमूद नाही	हृदयविकार झटक्याने मयत	३/१९	१३-०१-२०१९
११	बाबु शिवाजी शिवपुजे	समडोळी, ता. मिरज	लिह्वर खराब होऊन मयत	५६/१६	२३-११-२०१६
१२	हिदायत सिकंदर बागवान	बागवान गल्ली, मिरज	टी. बी. या आजाराने मयत	३८/१८	६-०६-२०१८
१३	जहाँगिर निजाम मुजावर	सुभाषनगर, मिरज	टी. बी. या आजाराने मयत	४६/१८	१८-०७-२०१८
१४	मरियमबी मुसा सय्यद	गुरुवार पेठ, मुजावर गल्ली, मिरज.	पाय घसरून पडलेने उजवे पायाचे हाड फॅक्चर होऊन मयत.	३४/१७	१९-०७-२०१७
१५	पार्वती शंकर दरवंदर	मिरज टाकळी रोड, मिरज	हृदयविकाराचे आजाराने मयत	२३/१८	९-०४-२०१८

डॉ. विकास खरात,
उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (६)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते २४ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

मिरज ग्रामीण पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सबन लालू शेख	रा. जामनगर, मु.पो.हरमाली, ता. राजमल, राज्य झारखंड, सध्या रा. सोनी.	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	४०/१९	२६-०३-२०१९
२	महादेव बाबुराव पवार	आरग, ता. मिरज	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	८४/१७	१३-०८-२०१७
३	सुशिला बाळासाहेब किर्निगे	आरग, ता. मिरज	बाळंतपणाचे वेळी मयतेस अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	७१/१८	९-०७-२०१७
४	माळाप्या विठोबा गावडे	मालगाव, ता. मिरज	विषारी औषध प्राशन करून मयत	११४/१८	१५-०९-२०१८
५	रामा सिद्धू भानुसे	म्हैशाळ, ता. मिरज	गळफास लावून घेऊन मयत	९२/१८	१९-०७-२०१८
६	सुशिला विजय भेंडवडे	म्हैशाळ, ता. मिरज	अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत.	१५७/१८	१६-१२-२०१८
७	सुनिल पुंडलिक चौगुले	गुंडेवाडी, ता. मिरज	विषारी औषध पिल्याने मयत	१३७/१८	१-११-२०१८
८	नारायण सखाराम मिसाळ	रेवणी गल्ली, मिरज	विषारी साप चावून मयत	१४८/१८	२३-११-२०१८
९	माधूरी रवी कोळी	वड्डी, ता. मिरज	गळफास लावून घेऊन मयत	९७/१८	४-०८-२०१८
१०	शंकर सुखदेव झेंडे	कांचनपूर, ता. मिरज	गळफास लावून घेऊन मयत	४८/१८	१६-०४-२०१९
११	संभाप्पा दुंडाप्या तंबकदवर	दाशाळ, जि. विजापूर	टी. बी. आजाराने मयत	४४/१८	११-०४-२०१८
१२	आप्पासाहेब देवाप्पा लडगे	म्हैशाळ, ता. मिरज	विषारी औषध पिल्याने मयत	१०३/१७	५-१०-२०१७
१३	रामेश्वर कुईश राम	मूळ गाव उपरोल मुज्जपूर, सध्या रा. वड्डी, ता. मिरज	अति दारूचे व्यसनाने लिह्वर खराब झालेने मयत.	१४०/१७	२५-१२-२०१७
१४	जबु भिमराव भंडारे	मल्लेवाडी	सायकलवरून तोल जाऊन पडून डोकीस मार लागलेने मयत.	१६/१९	२९-०१-२०१९
१५	वसंत गणपती माळी	देवल कॉलनी, म्हैशाळ	न्यूमोनिया या आजाराने मयत	८/१८	२८-०१-२०१८
१६	सदाशिव महादेव बंडगर	आडवा रस्ता बेडग, ता. मिरज	फुफ्फुसाला सूज येऊन हृदयक्रिया बंद पडल्याने मयत.	४२/१९	२८-०३-२०१९
१७	संजय शंकर सोलनकर	महादेव मंदिर, मिरज	गळफास लावून घेऊन मयत	३५/१८	१४-०३-२०१९
१८	कुमार सिद्धाप्या आवटी	एरंडोली, ता. मिरज	पाण्यात पडून बुडून मयत	५/१९	११-०१-२०१९
१९	त्रुप्ती तमन्ना शेळके	बेडग	अंधोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता अचानक चक्कर येऊन पडलेने तिचे छातीस व पोटास मार लागून मयत.	४३/१९	२९-०३-२०१९
२०	केदारी भिमू चौगुले	सुभाषनगर	हृदयविकाराचे आजाराने मयत	२२/१९	१८-०२-२०१९
२१	शंकर बाळासो भोसले	पायाप्पाचीवाडी, ता. मिरज	हृदयविकाराचे आजाराने मयत	११/१९	२४-०१-२०१९
२२	संजय नाना मरगाळे	विजयनगर, म्हैशाळ	फुफ्फुसामध्ये रक्ताचे गाठी झालेने उपचार सुरू असताना मयत.	९३/१८	२०-०७-२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
२३	मिरासाहेब पंडीत शिंदे	शिपूर, ता. मिरज	टी. बी. आजाराने मयत	१५८/१८	२१-१२-२०१८
२४	नायकु आप्पासो कोरे	कदमवाडी, ता. मिरज	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१५१/१८	२९-११-२०१८

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (७)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते ९ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, एमआयडीसी, कुपवाड पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, एमआयडीसी, कुपवाड पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	सिमा पोपट मोडसिंगे	शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर	डोकीस मार लागून जखम होऊन व न्यूमोनिया होऊन मयत.	६४/१८	१६-१२-२०१८
२	बापू विठ्ठल कांबळे	दुर्गानगर, कुपवाड	पाण्यात बुडून मयत	१३/१८	३०-०३-२०१८
३	कलावती सत्यहरी अँडम	मूळगाव सोलापूर, सध्या रा. अजिंक्यनगर, कुपवाड	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	१५/१९	१०-०४-२०१९
४	बजरंग तुकाराम जाधव	रा. कोल्हापूर	न्यूमोनिया आजाराने मयत	१३/१९	२-०४-२०१९
५	तन्वीर कासीम सोनीकर	कुपवाड	न्यूमोनिया झालेने मयत	६२/१८	१०-१२-२०१८
६	विरेंदे यादव	एमआयडीसी, सोलापूर	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	२७/१८	११-०६-२०१८
७	सर्यराम इकबाल राम	राधाकृष्ण ऑईल मिलजवळ, कुपवाड.	जंतुसंसर्ग (सेप्टिसेमिया) झाल्याने मयत.	५४/१८	२८-१०-२०१८
८	दत्तात्रय शंकर रामदास	लठ्ठे पॉलिटेक्निक समोर, मिरज.	विषारी औषध पिल्याने मयत	५१/१८	१४-१०-२०१८
९	स्वराली भिमराव पारेकर	दत्तनगर, बामणी	खेळत असताना तिचे अंगावर केळाचा गाडा पडल्याने छातीस व डोकीस मार लागून मयत.	१२/१९	२६-०३-२०१९

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,

मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (८)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते ५ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, महात्मा गांधी पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	इलीजा जेरॉन डिसुजा	हडको कॉलनी, मिरज	हृदयविकाराच्या आजाराने मयत	४२/१८	२४-११-२०१८
२	अभिराज चंद्रकांत कदम	कृष्णाघाट, ता. मिरज	मेंदू व फुफ्फुसाला सूज आलेने मयत	२३/१८	२२-०६-२०१८
३	दिगंबर इब्राहिम शेख	उत्तमनगर, मिरज	अन्ननलिकेत घास अडकलेने श्वसननलिका चौकअप झालेने श्वास गुदमरून मयत.	२/१९	१५-०१-२०१९
४	मोहन पिरोजी चिपदेवनुर	चिकदेवनुर, ता. इंडी	गळफास लावून घेऊन मयत	४०/१८	६-११-२०१८
५	मकरंद गणपती निकम पाटील	उस्मानिया महोल्हा सोनवणे प्लॉट, मिरज.	गळफास लावून घेऊन मयत	४३/१८	२७-११-२०१८

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

क्रमांक एमएजी/कावि-१५१० (९)/२०१९.— सोबतच्या यादीतील इसम अनुक्रमांक १ ते १२ हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणामुळे मयत झाले असून त्याप्रमाणे अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी फौजदारी संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये या कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे. खालील यादीतील इसम त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या मृत्यूच्या कारणांखेरीज त्यांचा मृत्यू इतर कारणामुळे झालेला आहे अगर कसे ? अशा संबंधात कोणाची काही तक्रार असल्यास त्यांनी ही नोटिस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून ३० दिवसांचे आत माननीय उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, जिल्हा सांगली यांचेकडे लेखी तक्रार करावी.

वरील मुदतीत कोणतीही तक्रार आली नाही तर, संबंधित पोलीस निरीक्षक, तासगाव पोलीस ठाणे यांनी सादर केलेप्रमाणे यादीत नमूद केलेल्या इसमांचे आकस्मिक मयताचे अंतिम वर्गीकरण करणेत येईल.

परिशिष्ट

तासगाव पोलीस ठाणे

अ.क्र.	मयताचे नाव	पत्ता	मृत्यूचे कारण	अ.म.र. नंबर	मयत दिनांक
१	२	३	४	५	६
१	धोंडू बाळू ऐडगे	जतका, ता. हळ्याळ, जि. कारवार सध्या रा. खानापूर, जि. सांगली.	गळफास लावून घेऊन मयत	१८१/१८	२१-१२-२०१८
२	अमोल तानाजी देशमुख	खुजगाव, ता. तासगाव	दारुचे अति सेवन केल्याने मयत	७५/१८	८-०५-२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
३	विमल महादेव बोबडे	ढवळी, ता. तासगाव	३५% mixed burn with Septiceamia.	३०/१९	७-०२-२०१९
४	अभिजीत शहाजी सुर्यवंशी	येळावी, ता. तासगाव	मोटरसायकलवरून पडून डोकीस मार लागून मयत.	२५/१८	९-०२-२०१८
५	मनिषा अशोक भोसले	अंजनी	चक्कर येऊन डोकीस मार लागून मयत.	१३६/१८	९-०९-२०१८
६	निखील शिवानंद व्हळकल्ले	सावळज, ता. तासगाव	कोणतेतरी विषारी औषध पिऊन मयत	३९/१८	१०-०३-२०१८
७	तृप्ती संतोष तांबे	निरगुडी, ता. फलटण, जि. सातारा.	डोकीस गंभीर मार लागून मयत	४२/१८	१५-०३-२०१८
८	श्रावणी शिवानंद व्हळकल्ले	सावळज, ता. तासगाव	कोणतेतरी विषारी औषध पिऊन मयत	३९/१८	१०-०३-२०१८
९	शंकर हणमंत कांबळे	उमराणी, ता. जत	दारुचे नशेत डोकीस मार लागून मयत	२०/१८	५-०२-२०१८
१०	अश्विनी उमेश पाटील	खुजगाव, ता. तासगाव	हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या बंद पडून हॉल्ड बंद पडल्यामुळे हृदयाला सूज येऊन फुफ्फुस बंद पडून मयत.	१४७/१७	१२-१२-२०१७
११	दिनकर श्रावण कांबळे	हातनोली, ता. तासगाव	गळफास लावून घेऊन मयत	२७/१९	२-०२-२०१९
१२	बाळासो दत्तू आडसूळ	वरचे गल्ली, तासगाव	अचानक उलट्या होऊन बेशुद्ध पडल्याने मयत.	१६/१८	२७-०१-२०१८

डॉ. विकास खरात,

उपविभागीय दंडाधिकारी,
मिरज उपविभाग, मिरज.

मिरज, ३० मे २०१९.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सपोआ, सहायक पोलीस आयुक्त यांजकडून

वाचा -

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण/आळंदी/दिधी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड यांचेकडील अकस्मात मयताबाबतचा अहवाल.
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे शहर (गुन्हे शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि-२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) जा. क्र. पोउआ / परि.-३ / ४५८७ / २०१८ / पुणे, दिनांक २३ जून २०१८.
- (५) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये.

जाहीर नोटिस

क्रमांक सपोआ / अ.म.स./ चाकण विभाग/२२२३/२०१९.- तमाम लोकांस याद्वारे कळविण्यात येते की, सोबतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री / पुरुष हे आकस्मिकरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण/आळंदी/दिधी पोलीस स्टेशन यांचेकडून अहवाल प्राप्त झालेला आहे.

तरी सदर मृत्यूबाबत यांचे नावासमोर दर्शविलेल्या मृत्यूचे कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास अथवा कोणास काही गोपनीय माहिती असल्यास सदरची नोटिस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा)

दिवसांचे आत इकडील कार्यालयास लेखी कळवावे. जर मुदतीत कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे तसा अंतिम गोषवारा या कार्यालयाकडून मंजूर केला जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

चाकण पोलीस स्टेशन

अ. क्र.	जावक	अ.म.र.नं. नंबर	मयताचे नाव	वय	मृत्यू	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण प्रकार
१	२	३	४	५	६	७	८
१	२३९	१५९/२०१३	शिवराम दगडु पोटवडे	७० वर्षे	३-१०-२०१३	नैसर्गिक	दि. ३-९-१७ ते दि. ९-१०-१७ पावेतो ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू.
२	३८०	१५९/२०१८	आण्णा गोपीनाथ अंभोरे	४० वर्षे	१०-०८-२०१८	नैसर्गिक	इन्द्रा अब्दोमिनल हिमरेजने मृत्यू
३	३९२	११२/२०१८	प्रमिला सचिन सरोदे	२६ वर्षे	७-०६-२०१८	नैसर्गिक	क्रॉनिक लिव्हर डिसीज विथ बायलॅटरल पल्मोनरी कन्सॉलिडेशन विथ स्प्लेनोमेगलीने मृत्यू.
४	३९३	६३/२०१९	संतोष रामविलास पांडे	४४ वर्षे	२-०४-२०१९	नैसर्गिक	इन्द्रा क्रॅनिअल ब्लिडिंगने मृत्यू
५	३९४	२५८/२०१८	हर्ष अपुर्व शहा	२६ वर्षे	६-१२-२०१८	नैसर्गिक	हार्ट अ‍ॅटॅक सिव्हीअर अनेमियाने मृत्यू
६	३९८	१३४/२०१४	स्वरूप रविंद्र पांडे	१३ महिने	३१-१२-२०१४	नैसर्गिक	उपजत हृदयविकाराने मृत्यू
७	४००	१०४/२०१३	रमेश गोविंद पै	५३ वर्षे	१०-०४-२०१३	नैसर्गिक	दि. १९-३-१३ ते दि. १०-४-१३ पावेतो ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू.
८	४०३	७०/२०१४	उदयवीर बैजनाथ सिंह	३२ वर्षे	१०-०७-२०१४	नैसर्गिक	विष बाधेने मृत्यू
९	४०४	५५/२०१९	संतोष साहेबराव कालेकर	३२ वर्षे	२६-०३-२०१९	नैसर्गिक	अक्युट मायोकार्डीयाल इन्फ्रक्शनने मृत्यू.
१०	४०५	६९/२०१९	प्रभु गोपीनाथ मोरे	५२ वर्षे	६-०४-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
११	४१३	३७/२०१७	अनोळखी पुरुष	४५ वर्षे	८-०३-२०१७	नैसर्गिक	कॉर्डियो रेस्परेटरी अरेस्ट ड्यू टू पल्मोनरी कोचने मृत्यू.
१२	४१४	८५/२०१९	मल्हारी पर्वती कौटकर	३६ वर्षे	२९-०४-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
१३	४१५	९४/२०१९	हनुमंत संपत दिडवाघ	४० वर्षे	१३-०५-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
१४	४३१	९१/२०१९	मिलींद प्रकाश महाडीक	३५ वर्षे	५-०५-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
१५	४३२	६५/२०१९	भगवान जयवंत गवारे	४८ वर्षे	३-०४-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
१६	२३७	१२२/२०१३	सौ. अर्चना पद्माकर दुधे	२५ वर्षे	१६-१०-२०१३	आत्महत्या	पाण्यात बुडून आत्महत्या
१७	२८१	६३/२०१४	निलेश भावसिंग पाटील	२२ वर्षे	१२-०६-२०१४	आत्महत्या	गळफास घेऊन मृत्यू
१८	३८५	४०/२०१९	प्रविण बबन पवार	३५ वर्षे	२८-०२-२०१९	आत्महत्या	गळफास घेऊन आत्महत्या
१९	४१८	९५/२०१९	प्रदिप ज्ञानेश्वर नवरे	५० वर्षे	१३-०५-२०१९	आत्महत्या	गळफास घेऊन आत्महत्या
२०	४५	२०/२०१४	नाथा बाबुराव गोरे	२१ वर्षे	२-०३-२०१४	अपघाती	अपघाताने जखमी होऊन मृत्यू
२१	१२१	१०९/२०१८	बरकू कुशाबा ठाकर	६० वर्षे	१५-०६-२०१८	अपघाती	पाण्यात बुडून मृत्यू
२२	३०४	५०/२०१८	योगेश समर्थरामदास काळे	१९ वर्षे	२१-०३-२०१८	अपघाती	रेझीन केमिकलची टाकी अंगावर पडून दुखापतीमुळे मृत्यू.

परिशिष्ट— चालू

चाकण पोलीस स्टेशन— चालू

अ. क्र.	जावक नंबर	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय वर्षे	मृत्यू दिनांक	मृत्यूचा प्रकार	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७	८
२३	३८७	२३/२०१९	हनुमंत विठ्ठल गायकवाड	४४ वर्षे	२२-०१-२०१९	अपघाती	पाण्यात बुडून मृत्यू
२४	४०७	५२/२०१९	मुकेश लालुराम गाडरी	२२ वर्षे	२२-०३-२०१९	अपघाती	पाण्यात बुडून मृत्यू
२५	४०८	१५/२०१९	गोरक्षनाथ बाबुराव कड	६५ वर्षे	१३-०१-२०१९	अपघाती	पाण्यात पडून बुडून मृत्यू
२६	४१६	९८/२०१९	हनुमंत देवराव डुंबरे	४५ वर्षे	१५-०५-२०१९	अपघाती	विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू
२७	४१७	५९/२०१९	राजनाथ अशरफी राय	५० वर्षे	२८-०३-२०१९	अपघाती	पाण्यात बुडून अपघाती मृत्यू
२८	४२४	१६९/२०१८	फुलचंद रामशकल सहाणी	४० वर्षे	२४-०८-२०१८	अपघाती	कॉर्डियो रेस्पिरेटरी अरेस्ट ड्यू टू स्टॅटस इपिलेप्टीकसने मृत्यू.

आळंदी पोलीस स्टेशन

१	३८६	१०१/२०१७	कु. स्नेहा राकेश सनके	११ वर्षे	१८-१०-२०१७	नैसर्गिक	सरेब्रो पल्मोनरी एडीमाने मृत्यू
२	४०९	२२/२०१९	अनोळखी पुरुष	४५ वर्षे	११-०३-२०१९	नैसर्गिक	सेप्टिसीमियाने मृत्यू
३	४१०	२८/२०१९	संतोष विष्णु लोंढे	४१ वर्षे	२५-०४-२०१९	नैसर्गिक	पल्मोनरी कॉन्सॉलिडेशनने मृत्यू
४	४३७	२९/२०१९	नरेंद्र मनोहर शिंदे	५० वर्षे	२८-०४-२०१९	नैसर्गिक	कोरोनरी आर्टरी डिसीजने मृत्यू
५	३१५	७३/२०१८	प्रभाकर शंकर शिंदे	५४ वर्षे	१८-०९-२०१८	आत्महत्या	गळफास घेऊन आत्महत्या
६	४४१	९०/२०१८	सौ. पुजा किशोर डोके	२० वर्षे	१०-११-२०१८	आत्महत्या	माहेरी गळफास घेऊन आत्महत्या
७	४४२	२१/२०१९	वेजनाथ बाबुराव भिसे	३५ वर्षे	१९-०३-२०१९	आत्महत्या	गळफास घेऊन आत्महत्या

दिघी पोलीस स्टेशन

१	३९९	९०/२०१७	अनोळखी स्त्री	६० वर्षे	१९-०८-२०१७	नैसर्गिक	बायलॅटरल पल्मोनरी कॅन्सॉलिडेशनने मृत्यू.
२	४११	५९/२०१८	आरतीक्षा विदेश पवार	०२ वर्षे	३-०५-२०१८	नैसर्गिक	बायलॅटरल न्यूमोनिटिस विथ अनेमिया विथ क्रॉनिक मेनिजिटिस विथ लिव्हर डिसीजने मृत्यू.
३	४१२	०६/२०१९	संतोष बाबजी बांगर	३५ वर्षे	२२-०८-२०१८	नैसर्गिक	लिव्हर सिन्ड्रोसीसने मृत्यू
४	४२६	१८/२०१९	श्रीमती मुक्ताबाई शिवराम	७८ वर्षे	२६-०१-२०१९	नैसर्गिक	पल्मोनरी कॅन्सॉलिडेशनने मृत्यू
५	४२७	०८/२०१९	यशोधर दशरथ गाडेकर	६५ वर्षे	९-०१-२०१९	नैसर्गिक	सेप्टेसीमियाने मृत्यू
६	४२८	१७/२०१९	सत्येंद्र नारायण पहलवान	७० वर्षे	५-०२-२०१९	नैसर्गिक	हृदयविकाराने मृत्यू
७	४३०	३६/२०१९	जनार्दन निवृत्ती तापकीर	६५ वर्षे	१५-०३-२०१९	आत्महत्या	गळफास घेऊन मृत्यू
८	४०६	१२६/२०१८	सुनिता अंबादास तायडे	३५ वर्षे	२४-०९-२०१८	अपघाती	जळून अपघाती मृत्यू

चंद्रकांत अलसटवार,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त,
चाकण विभाग, पिंपरी-चिंचवड.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीरनामा

क्रमांक एमएजी/कावि-४१९/२०१९.— सर्व लोकांना याद्वारे कळविणेत येते की, खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले मयत इसम हे त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणाने अकस्मात मयत झालेले आहेत. त्याप्रमाणे वर्गीकरण करून मिळणेबाबत संबंधित पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, वडूज व कोरेगाव यांनी इकडे पाठविले आहेत. सदरबाबत कोणाची काही तक्रार असलेस राजपत्रात नोटिस प्रसिद्ध झालेपासून पंधरा (१५) दिवसांचे आत या कार्यालयात कळवावे. सदर मुदतीत तक्रार प्राप्त न झालेस अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या कारणामुळे मृत्यू असे वर्गीकरण करून समरी मंजूर केली जाईल व त्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.

परिशिष्ट

अ. क्र.	मयताचे नाव	पोलीस	अकस्मात ठाणेचे नाव	मयताची मयत नंबर	मयताचे वर्गीकरण तारीख
१	२	३	४	५	६
१	महादेवी अंकुश कोटेकर	पुसेगाव	१९/२०१७	२८-७-२०१७	अंगावर रॉकेल ओतून घेऊन ९० टक्के भाजून मयत.
२	पुष्पा चंद्रकांत दुबळे	पुसेगाव	३७/२०१८	१९-११-२०१७	विहिरीत उडी मारून पाण्यात बुडून मयत.
३	करण आबासागो. गायकवाड	पुसेगाव	०३/२०१७	१७-१-२०१७	गळफास घेऊन मयत
४	मनोहर श्रीरंग जाधव	पुसेगाव	२४/२०१८	२६-९-२०१८	गळफास लावून घेतलेने मयत
५	नवनाथ ज्ञानदेव माने	पुसेगाव	२३/२०१८	१६-९-२०१८	गळफास लावून घेतलेने मयत
६	चंदा महेंद्र विधाते	पुसेगाव	१७/२०१७	२३-५-२०१७	गळफास घेऊन मयत
७	वेदनवी विशाल काळे	पुसेगाव	३३/२०१७	२४-१०-२०१७	न्यूमोनिया झाल्याने मयत.
८	साहिल रवी राठोड	पुसेगाव	१५/२०१७	४-५-२०१७	मातीच्या ढिगाऱ्याखाली गुदमरून मयत
९	हैदर सिलेमान मुल्ला	पुसेगाव	१६/२०१५	१३-५-२०१५	मूळव्याध होऊन गॅंगरिन झालेने मयत
१०	पदमजा विष्णू भुजबळ	पुसेगाव	२१/२०१७	२५-७-२०१७	पाण्यात पडून बुडून मयत.
११	शिवाजी मारुती वायकर	पुसेगाव	२१/२०१८	१०-९-२०१८	२३ टक्के भाजून मयत
१२	हणमंत सिताराम बोराटे	पुसेगाव	७/२०१८	१-३-२०१८	विषारी औषध प्राशन करून मयत
१३	शिवाजी शंकर सत्रे	पुसेगाव	४/२०१८	२७-१-२०१७	गळफास घेऊन मयत
१४	महादेव बापू शिंदे	पुसेगाव	५/२०१७	११-२-२०१७	बैलगाडीतून खाली पडून डोकीस गंभीर दुखापत होऊन मयत.
१५	धनश्री सचिन घनवट	पुसेगाव	२२/२०१७	२८-७-२०१७	विषारी औषध प्राशन केल्याने मयत
१६	वर्षा विकास शिंदे	पुसेगाव	१३/२०१८	३०-४-२०१८	विषारी औषध प्राशन केल्याने मयत
१७	दिपक मोहन साठे	औंध	२६/२०१८	७-८-२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
१८	प्रियांसी जितेंद्र कदम	औंध	३१/२०१७	२४-१०-२०१७	३५ टक्के भाजलेने मृत्यू
१९	लक्ष्मी हणमंत थोरवे	औंध	१५/२०१८	१५-४-२०१८	तळ्याचे पाण्यात पडून बुडून मृत्यू

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६
२०	बाळू बापू कदम	औंध	४/२०१८	१०-२-२०१८	कॅनॉलचे पाटाचे पाण्यात पडून मृत्यू
२१	बेवारस पुरुष जातीचे मयत	औंध	१९/२०१६	२६-४-२०१६	हार्ट अटॅकने मृत्यू
२२	बकुळाबाई शामराव शिंदे	औंध	४९/२०१६	१९-१२-२०१६	तलावाचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
२३	तारुबाई रंगराव घार्गे	औंध	२८/२०१७	२४-१०-२०१७	रक्तदोषामुळे मृत्यू
२४	रामदास अंकुश उमापे	औंध	२१/२०१८	२३-६-२०१८	डोकीस गंभीर जखम होऊन मृत्यू
२५	पुजा सचिन न्हावकर	औंध	१२/२०१७	२८-०३-२०१७	स्टोव्हचे भडक्याने मृत्यू
२६	अनिता भगवान पवार	औंध	२८/२०१७	९-१०-२०१७	डोकीस मार लागून मृत्यू
२७	बाळूताई यशवंत चव्हाण	औंध	३७/२०१६	२१-८-२०१८	गळफास घेऊन आत्महत्या मृत्यू
२८	निवास (पूर्ण नाव माहीत नाही)	औंध	२०/२०१६	२९-४-२०१६	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
२९	आकाश कृष्णा ठाकूर	औंध	११/२०१८	२९-३-२०१८	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
३०	प्रतिक्षा अमोल माने	औंध	२५/२०१८	२५-७-२०१८	९५ टक्के भाजलेने आत्महत्या मृत्यू
३१	संजय दिक्षीत	औंध	२२/२०१५	१३-१०-२०१५	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
३२	काशिबाई पांडुरंग गायकवाड	वडूज	३/२०१८	३०-१२-२०१८	आजारपणामुळे मृत्यू
३३	दत्तात्रय सदाशिव शिंदे	वडूज	२४/२०१७	२५-४-२०१७	चक्कर येऊन हृदयक्रिया बंद पडून मृत्यू
३४	रेखा राजू फडतरे	वडूज	४४/२०१७	३१-१०-२०१७	डोकीस मार लागून जखमी होऊन अपघाती मृत्यू.
३५	प्रमोद सुभाष मदन	वडूज	३८/२०१७	१९-९-२०१७	विहिरीचे पाण्यात उडी मारून आत्महत्या मृत्यू
३६	आरती गणेश बनसोडे	वडूज	६/२०१७	१३-१-२०१७	६० टक्के भाजलेने मृत्यू
३७	सुशिला महादेव पडळे	म्हसवड	४०/२०१७	१-११-२०१७	डोकीस गंभीर मार लागून उपचारादरम्यान मृत्यू
३८	बबन तुळशीराम सकट	दहिवडी	१२/२०१८	१७-४-२०१८	पायाचे जखमेस सेप्टिक झालेने मृत्यू
३९	रघुनाथ आप्पा माने	दहिवडी	२५/२०१८	१०-८-२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
४०	वेदांत विजय काटकर	दहिवडी	१६/२०१८	११-६-२०१८	भिंतीचे ढिगाऱ्याखाली सापडून जखमी होऊन मृत्यू.
४१	मोहन बाबा भोसले	दहिवडी	४/२०१७	१६-२-२०१७	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू
४२	बाळू बबन सावंत	दहिवडी	४९/२०१५	१३-१२-२०१५	विहिरीचे पाण्यात पडून बुडून मृत्यू
४३	देविदास शिवराम पांचाळ	दहिवडी	१६/२०१६	४-५-२०१६	डोकीस मार लागून उपचारादरम्यान मृत्यू
४४	विजय यशवंत गुरव	दहिवडी	३१/२०१६	१९-१०-२०१६	गळफास लावून घेऊन आत्महत्या मृत्यू

दादासाहेब कांबळे,

उपविभागीय दंडाधिकारी, माण-खटाव,

उपविभाग दहिवडी.

उपविभागीय अधिकारी यांचकडून

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२०/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं.	पोलीस स्टेशन	मयताचे नाव व पत्ता	स्त्री/पुरुष	मृत्यूचे कारण	मृत्यूची तारीख
१	२	३	४	५	६	७	८
१	१७६	१०/२०१९	सासवड	महेश विष्णू दाभाडे, रा. सोरतापवाडी फाटा, घुले पेट्रोल पंपाशेजारी, ता. हवेली, जि. पुणे.	पुरुष	मोटारसायकल धडकल्याने रस्त्यावर पडल्यामुळे गंभीर जखमा होऊन मृत्यू.	२८/१/२०१९
२	१७७	२७/२०१९	सासवड	मीरा चंद्रसेन कसबे, रा. बी-११३, पाण्याचे टाकीजवळ, अपर बिबवेवाडी, पुणे.	स्त्री	पाण्यात पडून श्वास गुदमरून मृत्यू.	५/४/२०१९
३	१७८	४१/२०१९	सासवड	साहेबराव महादेव चौरे, रा. अशोकनगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गुन्ह्याचे भीतीने विषारी औषध पिलेने मृत्यू.	६/९/२०१६
४	१७९	३३/२०१९	सासवड	गिता बाळासाहेब नेटके, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	पाठीचे मणक्याचे आजारपणात मृत्यू.	२५/३/२०१९
५	१८०	११/२०१८	सासवड	मुस्तफा सलीम शेख, रा. आजमीनगर, अ. एस. नोमणी रोड, मालाड पश्चिम, गेट नं. ७, मालवणी रस्ता, मुंबई उपनगर.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.	२८/१/२०१८
६	१८१	३४/२०१८	सासवड	अनोळखी पुरुष पत्ता माहीत नाही.	पुरुष	सिंटेक्स कंपनीच्या १००० लीटर काळे रंगाचे पाण्याचे टाकीत पडून पाण्यात बुडून मृत्यू.	२०/३/२०१७
७	१८२	४९/२०१६	सासवड	अनोळखी पुरुष पत्ता माहीत नाही.	पुरुष	डोक्यास मार लागल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू.	७/८/२०१६
८	१८३	६५/२०१८	सासवड	अनोळखी पुरुष पत्ता माहीत नाही.	पुरुष	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.	२७/८/२०१८
९	१८४	७५/२०१७	सासवड	नाथा देवबा गळवे, रा. लक्ष्मीनगर, ता. सांगोला, जि. सोलापूर.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू.	१९/८/२०१७
१०	१८५	६६/२०१६	सासवड	शुभम सुनिल अडागळे, रा. जाधववाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	रेल्वेची धडक बसून त्यात झालेले गंभीर जखमांमुळे मृत्यू.	२१/१/२०१९
११	१८७	२८/२०१८	सासवड	काशीनाथ भिकु टिळेकर, रा. टिळेकर आळी, दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू.	२४/५/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१२	१८८	५९/२०१८	सासवड	धोंडिबा रामभाऊ कामटे, रा. हिवरे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२५/६/२०१७
१३	१८९	९७/२०१७	सासवड	नवनाथ बाळु कामटे, रा. वारवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	अतिदारूचे सेवनाने लीव्हर खराब होऊन मृत्यू.	२/११/२०१७
१४	१९०	५४/२०१८	सासवड	निलेश भगवान शिंदे, रा. भोंगळे मळा, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	लीव्हरचे आजाराने मृत्यू	२२/७/२०१८
१५	१९१	७९/२०१६	सासवड	एक अनोळखी इसमाची मानवी डोक्याची कवटी.	स्त्री/पुरुष	नैसर्गिक मृत्यू	१७/१२/२०१६
१६	१९२	७४/२०१६	सासवड	समीर चंद्रकांत खैरे, रा. कोडीत बु , ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२/१२/२०१६
१७	१९३	३५/२०१९	सासवड	निवृत्ती किसन अडसुळ, रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	आजारपणात मृत्यू	१२/१२/२०१८
१८	१९४	२०/२०१९	सासवड	विलास दत्तात्रय जगताप, रा. समाज मंदिराजवळ, कापूरव्होळ, ता. भोर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१५/३/२०१९
१९	१९५	३/२०१९	सासवड	गोविंद लक्ष्मण शिवरकर, रा. पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	भाजून मृत्यू	११/१/२०१९
२०	१९६	६४/२०१२	सासवड	बबन गेणबा बाटे, रा. देवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	थायमिट नावाचे विषारी औषध पिल्याने मृत्यू.	४/१२/२०१२
२१	१९७	४१/२०१८	सासवड	दत्तात्रय बहिरु कटके, रा. भिवरी, माळवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	३०/५/२०१८
२२	१९८	१७/२०१९	सासवड	चंद्रशेखर दामोदर राजगुरु, रा. सोपाननगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू	७/३/२०१९
२३	१९९	१९/२०१९	सासवड	रामेश्वर देवीदास वाळके, रा. लोणी सय्यदमेर, ता. आष्टी, जि. बीड.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१४/३/२०१९
२४	२००	४७/२०१९	सासवड	विकास प्रकाश शिंदे, रा. राहू, वाकण वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मृत्यू	१६/९/२०१७
२५	२०१	४/२०१९	सासवड	चंद्रकांत पांडुरंग गुमडे, रा. गुंडोपंत दापका, ता. मुखेड, जि. नांदेड, हल्ली रा. जगताप आळी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मृत्यू	१४/१/२०१९
२६	२०२	६०/२०१८	सासवड	जय देवीदास चव्हाण, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	दारू व गांजा यांचे अतिसेवनामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू.	१९/५/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२७	२०३	२/२०१९	सासवड	एक अनोळखी पुरुष, रा. खळद गावचे हद्दीत.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	४/१/२०१९
२८	२०४	४७/२०१८	सासवड	मनोहर हरिभाऊ लिबांळे, रा. भूगाव, ता. मुळशी, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	१३/६/२०१८
२९	२०५	५१/२०१७	सासवड	अरुण अर्जुन निकाळजे, रा. खंडोबानगर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	३/६/२०१७
३०	२०६	६४/२०१८	सासवड	सिनु बासु राठोड, रा. पिलाणवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मृत्यू	२०/८/२०१८
३१	२०७	५५/२०१८	सासवड	संदीप मुगूट खेंगरे, रा. विष्णुप्रिय सोसायटी, सोनोरी रोड, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	२४/७/२०१८
३२	२०८	८१/२०१७	सासवड	बळवंत नारायण बाघमोडे, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२७/८/२०१७
३३	२०९	६/२०१९	सासवड	शिवाजी बबन कामटे, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेतल्याने मृत्यू	१५/१/२०१९
३४	२१०	२०/२०१७	सासवड	जनाबाई श्रीपती ढोख, रा. बेलावडे, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	वयोवृद्ध झाल्याने मृत्यू	४/३/२०१९
३५	२११	७६/२०१६	सासवड	सुजाता अक्षय मिसाळ, रा. मिसाळवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	अनोळखी विषारी गोळ्या खाऊन	१०/१२/२०१६
३६	२१२	२५/२०१७	सासवड	किरण बबन दिघे, रा. भिवडी, मोकाशी वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	७/३/२०१९
३७	२१३	४७/२०१७	सासवड	मैथली भाऊसाहेब भंडलकर, रा. भिवडी, नवसाई, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	११/५/२०१७
३८	२१४	१/२०१९	सासवड	महेंद्र नारायण वाटपकर रा. सर्व्हे नं. ७८, वरदश्री संकुल, दांगट इस्टेट, पुणे.	पुरुष	गाडी स्लीप होऊन डोक्यास मार लागल्याने मृत्यू.	२२/१२/२०१८
३९	२१५	३२/२०१९	सासवड	शुभम विलास जगताप, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	मानसिक तणावातून विषारी औषध पिऊन मृत्यू.	१८/४/२०१९
४०	२१६	१४/२०१९	सासवड	बबन काशिनाथ दळवी, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२५/२/२०१९
४१	२१७	६०/२०१७	सासवड	विजय ज्ञानेश्वर ताकवले, रा. हरगुडे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२८/६/२०१७
४२	२१८	४५/२०१८	सासवड	वैभव नामदेव पवार, रा. पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	११/६/२०१८
४३	२१९	१०/२०१७	सासवड	वत्सला तुकाराम शेंडकर, रा. काळदरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२०/८/२०१६

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
४४	२२०	१९/२०१५	सासवड	प्रिती राजेंद्र टिळेकर, रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२४/३/२०१५
४५	२२१	२३/२०११	सासवड	पंकज धोंडीबा खंदारे, रा. हिवरकर मळा, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१०/५/२०११
४६	२२२	४/२०१६	सासवड	शोभा दगडू ढंगारे हिचे ३ दिवसांचे नवजात बालक, रा. बहिरवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	काविळीच्या आजाराने मृत्यू	१९/१२/२०१५
४७	२२३	५६/२०१८	सासवड	विनायक राजाराम राऊत, रा. भेकराईनगर, ता. हवेली, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	२६/७/२०१८
४८	२२४	५०/२०१२	सासवड	महादेव सुदामराव दिघे, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	१२/१०/२०१२
४९	२२५	३१/२०१९	सासवड	सुनिल रामचंद्र काकडे, रा. पांगारे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१/४/२०१९
५०	२२६	४०/२०१२	सासवड	संतोषकुमार नायर, रा. जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या व्यसनाने आजारी पडून मृत्यू	१७/८/२०१२
५१	२२७	९/२०१५	सासवड	कल्यानी संजय गायकवाड, रा. हिवरे, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	छातीत कफ होऊन आजारी पडून मृत्यू.	९/९/२०१४
५२	२२८	५४/२०१२	सासवड	लिंबाजी रामा जाधव, रा. पुरंदर शाळेजवळ झोपडपट्टी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळ्याचे व पोटाच्या आजाराने मृत्यू	७/१०/२०१२
५३	२२९	२२/२०१९	सासवड	दिलीप वामन झेंडे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१८/३/२०१९
५४	२३०	३७/२०१८	सासवड	मुरलीधर दगडु कोरडे, रा. सिंगापूर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	डोक्यास मार लागल्याने मृत्यू	१९/२/२०१९
५५	२३१	६०/२०१६	सासवड	अरविंद दत्तात्रय भगवान, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	मेरुदंडाला इजा होऊन मृत्यू	१६/६/२०१६
५६	२३२	२३/२०१७	सासवड	अधिर गुपीलाल बसाक, रा. ब्रह्मपूर बालुरघाट, जि. दक्षिण दिनाजपूर (पश्चिम बंगाल).	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१३/१/२०१७
५७	२३३	७४/२०१८	सासवड	मच्छिंद्र पाटीलबा मोरे, रा. बिल्डिंग नं. बी-१, अमर बाग, गाडीतळ, हडपसर, पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२/१०/२०१८
५८	२३४	१७/२०१७	सासवड	संतोष म्हस्कु राजिवडे, रा. कोडीत बु , ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२७/८/२०१६
५९	२३५	४२/२०१७	सासवड	दिपक तुकाराम खरात, रा. माहूर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	दारूचे नशेत गळफास घेऊन आत्महत्या.	५/५/२०१९

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
६०	२३६	३८/२०१९	सासवड	अरविंद रामदास भांडवलकर, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	मेंदुत रक्ताची गाठ झाल्याने मृत्यू	१९/१/२०१९
६१	२३७	१८/२०१९	सासवड	किसन गणपत चौरे, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१९/३/२०१९
६२	२३८	२९/२०१८	सासवड	दशरथ रामचंद्र जाधव, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हृदयघात झाल्याने मृत्यू	८/३/२०१८
६३	२३९	९०/२०१८	सासवड	तुषार नारायण खळदे, रा. खळदेवाडा, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२५/१२/२०१८
६४	२४०	१२/२०१९	सासवड	दगडु गोविंद नवले, रा. परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१२/२/२०१९
६५	२४१	२१/२०१९	सासवड	राजेश जयप्रकाश आंबुले, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१६/३/२०१९
६६	२४२	५७/२०१५	सासवड	संकेत सुरेश धुमाळ, रा. वीर माळवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	नैराश्यातून गळफास घेतल्याने मृत्यू	९/११/२०१५
६७	२४३	२४/२०१९	सासवड	चंद्रकांत बळीबा लोळे, रा. पानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२६/३/२०१९
६८	२४४	४०/२०१९	सासवड	लक्ष्मी नामदेव बाटे, रा. केतकावळे, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू	११/३/२०१९
६९	२४५	५/२०१८	सासवड	भगवान भवानी कुचेकर, रा. परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	टी. बी. च्या आजारांने मृत्यू	२/१/२०१८
७०	२४६	८२/२०१८	सासवड	यमुनाबाई रंगनाथ काळे, रा. सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	थंडीताप आल्याने मृत्यू	११/११/२०१८
७१	२४७	६३/२०१८	सासवड	आनंद बाळासाहेब जगताप, रा. सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	८/८/२०१८
७२	२४८	४९/२०१७	सासवड	बालाजी अब्राजी दराडे, रा. दरडवाडी, ता. अंबेजोगाई, जि. बीड, हल्ली रा. काळेपडळ, सर्व्हे नं. ५३, साई विहार, काफलनी, पुणे-२८.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१९/५/२०१७
७३	२४९	४३/२०१७	सासवड	सोनल सागर कांबळे, रा. वरवे बु , ता. भोर, जि. पुणे.	स्त्री	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२१/४/२०१७
७४	२५०	७९/२०१७	सासवड	तेजप्रकाश रामदास कटके, रा. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१/९/२०१७
७५	२५१	१०/२०१६	सासवड	मनोज तुकाराम होले, रा. कोडीत नाका, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१०/३/२०१६
७६	२५२	९८/२०१७	सासवड	सोमनाथ विठ्ठल जाधव, रा. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२३/१०/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
७७	२५३	१५/२०१९	सासवड	ज्योती विशाल काळभोर, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	५/३/२०१९
७८	२५४	१२/२०१६	सासवड	रंजना तुकाराम शेडगे, रा. शेडगे वस्ती, परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	रक्तदोषामुळे मृत्यू	६/२/२०१६
७९	२५५	१९/२०१७	सासवड	पार्वती राजाराम इटकर रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	हार्ट अटॅकने मृत्यू	९/७/२०१७
८०	२५६	३०/२०१८	सासवड	आकाश देविदास खडेकर, रा. गुन्होळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या नशेत अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन भाजल्याने मृत्यू.	२२/५/२०१८
८१	२५७	३९/२०१६	सासवड	प्रदीप जगन्नाथ कुरपड, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	दारूचे नशेला कंटाळून गळफास	२०/७/२०१६
८२	२५८	६१/२०१६	सासवड	मधुकर गोविंद वाघाले, रा. नवलेवाडी, परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	फुफ्फुसातील दोषामुळे मृत्यू	२१/७/२०१६
८३	२५९	२४/२०१५	सासवड	मनिषा राजकुमार शिंदे, रा. वीर, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	फुफ्फुसातील फोंडामुळे रक्तदोष होऊन मृत्यू.	२०/२/२०१५
८४	२६०	१२/२०१८	सासवड	राजेंद्र युवराज घाटे, रा. नेहरू चौक, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	मेंदू व फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	११/१/२०१८
८५	२६१	६२/२०१७	सासवड	गोरख गोविंद खोमणे, रा. माहूर, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	अचानक चक्कर आल्याने तोल जाऊन पाय घसरून विहिरीत पडून डोक्यास व हातापायास गंभीर दुखापतीमुळे मृत्यू.	४/४/२०१७
८६	२६२	८५/२०१७	सासवड	अंजना दत्त पवार, रा. चांबळी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२५/९/२०१७
८७	२६३	६६/२०१८	सासवड	शंकर रामलु चव्हाण, रा. खंडोबानगर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	४/९/२०१८
८८	२६४	३८/२०१७	सासवड	आफशान सादिक शेख, रा. साईबाबांनगर, कोढवा, पुणे.	पुरुष	पाण्यात पडून मृत्यू	२७/३/२०१७
८९	२६५	६६/२०१७	सासवड	मोनिका नवनाथ खवले, रा. थापेवाडी, वारवडी, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री	भाजून मृत्यू	५/८/२०१७
९०	२६६	२८/२०१९	सासवड	सोमनाथ शांताराम भोंगळे, रा. भोंगळे आळी, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	हार्ट अटॅकने मृत्यू	९/४/२०१९

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२१/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेलाबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं.	पोलीस स्टेशन	मयताचे नाव व पत्ता	स्त्री/पुरुष	मृत्यूचे कारण	मृत्यूची तारीख
१	२	३	४	५	६	७	८
१	२६७	३०/२०१८	यवत	गुलाब मारुती शितोळे, रा. पडवी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	११/३/२०१८
२	२६८	१४३/२०१७	यवत	राहुल नागनाथ पवार, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२/११/२०१७
३	२६९	१५५/२०१८	यवत	शंकर शिवा वाघमारे, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	चक्कर येऊन जमिनीवर पडून डोकेस मार लागून मृत्यू.	३०/८/२०१८
४	२७०	४२/२०१७	यवत	विजय श्रीपती कांबळे, रा. मोहिते मळा, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	४/४/२०१७
५	२७१	७६/२०१७	यवत	सुभाष बेलु यादव, रा. नवापुरा, सारंगनाथ साठवा, वाराणसी (उत्तरप्रदेश).	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू	२१/६/२०१७
६	२७२	३६/२०१८	यवत	आयुब उस्मान सय्यद, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१०/३/२०१८
७	२७३	५०/२०१७	यवत	संजय भिकु लडकत, रा. लडकतवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या अतिसेवनाने आजारी पडून मृत्यू.	१३/३/२०१७
८	२७४	७५/२०१८	यवत	हिराबाई भिमाजी आवाळे, रा. नाथाचीवाडी, आवळे वस्ती, दौंड.	स्त्री	गाडीवरून पडून डोकेयास मार लागून मृत्यू.	२२/५/२०१८
९	२७५	१६२/२०१८	यवत	महंमद वजीर शेख, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२९/१०/२०१८
१०	२७६	१३९/२०१८	यवत	मुक्तार खुदबुद्दीन सय्यद	पुरुष	रेल्वे अपघातात गंभीर जखमांमुळे मृत्यू.	२१/९/२०१८
११	२७७	१/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१/१/२०१८
१२	२७८	७९/२०१८	यवत	राजु शामराव सोनवणे, रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	११/६/२०१८
१३	२७९	४९/२०१७	यवत	जाफर मताफ शेख, रा. चौफुला, धायगुडे वस्ती.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१६/४/२०१७
१४	२८०	४६/२०१९	यवत	अमरदिप मनोहर टेंबेकर, रा. सहजपूर, ता. दौंड.	पुरुष	डोकेस मार लागून मृत्यू	१९/३/२०१९

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१५	२८१	१००/२०१८	यवत	मुन्ना गुलशेखर तेली, रा. खामगाव, ता. दौंड.	पुरुष	काविळीच्या आजाराने मृत्यू	२३/५/२०१८
१६	२८२	१५०/२०१६	यवत	मोनिका अचिन बरडे, रा. आनंदगाव लोणी, ता. परतूर, जि. जालना.	स्त्री	पोटाचे आजाराने मृत्यू	१४/८/२०१६
१७	२८३	८०/२०१७	यवत	सुभाष दशरथ सोनवणे, रा. तौलाई, ता. शहादा, जि. नंदुरबार.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२८/६/२०१७
१८	२८४	१४८/२०१६	यवत	B/o मुलगी वय १ दिवस, आई सिंदु भाऊ निकम, रा. पिंपळगाव, ता. दौंड.	स्त्री	श्वासोच्छ्वासाच्या आजाराने मयत	२८/१०/२०१६
१९	२८५	८८/२०१८	यवत	दशरथ विठ्ठल नागवडे, रा. खामगाव, ता. दौंड.	पुरुष	भाजून मृत्यू	२३/१/२०१८
२०	२८६	३४/२०१८	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयाच्या स्नायूमध्ये रक्ताची गुठणी होऊन मयत.	१९/३/२०१८
२१	२८७	६५/२०१७	यवत	आरती प्रकाश कांबळे, रा. केडगाव, कांबळे वस्ती, शिरूर, जि. पुणे.	स्त्री	रक्तदोषाचे व पोटाचे आजाराने मृत्यू	२७/४/२०१७
२२	२८८	१४५/२०१७	यवत	मिरा सुदाम सरोदे, रा. वडगाव भांडे, ता. दौंड.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	७/१०/२०१७
२३	२८९	१३०/२०१७	यवत	अनोळखी पुरुष, वय ३५ ते ४०	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२/१०/२०१७
२४	२९०	२०/२०१८	यवत	अनोळखी पुरुष, वय ४० ते ४५	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१९/२/२०१८
२५	२९१	११/२०१७	यवत	अनोळखी पुरुष, वय ५० ते ६०	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	११/२/२०१७
२६	२९२	१०९/२०१६	यवत	भाऊसाहेब भानुदास बारवकर, रा. माळवाडी पडवी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक बसून मृत्यू	७/८/२०१६
२७	२९३	१५१/२०१७	यवत	दिलीप दिनकर शेलार, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	९/११/२०१७
२८	२९४	१४/२०१९	यवत	पुनम संजय सरोदे, रा. पाटस, कडा कॉलनी, ता. दौंड.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	१२/२/२०१९
२९	२९५	१७४/२०१६	यवत	शिवाजी ओंकार गिरीगोसावी, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	११/१२/२०१६
३०	२९६	६/२०१८	यवत	संगिता सतिश गारुडे, श्रुणिका सतिश गारुडे, रा. गोंधळेनगर, राहुल कॉलनी, हडपसर, पुणे.	स्त्री	रेल्वेखाली चिरडून मृत्यू	१७/१/२०१८
३१	२९७	२२/२०१८	यवत	अनिल बबन पंडीत, रा. खामगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयाचे रक्तवाहिन्यांचे आजार होऊन मयत.	१६/२/२०१८
३२	२९८	७३/२०१९	यवत	महादेव परमेश्वर चोरगे, रा. यवत, खुटवड वस्ती, ता. दौंड.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२/५/२०१९

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
३३	२९९	८२/२०१७	यवत	दादासाहेब माणिक चोरमले, रा. पाटस, ता. दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	७/७/२०१७
३४	३००	१२५/२०१७	यवत	अनिल महादेव देवकर, रा. देवकरवाडी, ता. दोंड.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२४/९/२०१७
३५	३०१	४४/२०१७	यवत	गंगाराम दशरथ गोरमल रा. धुमाळवाडी, केडगाव, ता. दोंड.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	१२/४/२०१७
३६	३०२	११७/२०१६	यवत	गणेश प्रकाश दळवी, रा. प्राथमिक आरोग्य केंद्र वसाहत, रूम नंबर १, ता. दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	३/१०/२०१६
३७	३०३	१२७/२०१७	यवत	व्यंकट चंदप्पा चव्हाण, रा. देवकरवाडी, ता. दोंड, मूळ रा. तांडा, ता. लिंसुर, जि. रायपूर (राज्य कर्नाटक).	पुरुष	पाण्यात पडून मृत्यू	३०/९/२०१७
३८	३०४	१८/२०१७	यवत	विमलबाई मदन मांजरेकर, रा. पंडीता रमाबाई मुक्ती मिशन, केडगाव, ता. दोंड.	स्त्री	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	२/२/२०१७
३९	३०५	७/२०१७	यवत	आकाश रमेश चंदेल, रा. ५६२, बदपारा, ता. पामगड, जि. जाजगिर चावा (छत्तीसगड).	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने	२७/१/२०१७
४०	३०६	१५३/२०१६	यवत	लौकुश बालकराम निसाद, रा. राहू, ता. दोंड, मूळ रा. हरहरीपुफर, ता. बिसावा, जि. सीतापूर (राज्य उत्तर प्रदेश).	पुरुष	ट्रॉलीचे चाक छातीवरून गेल्याने मृत्यू.	१०/१०/२०१६
४१	३०७	१३१/२०१७	यवत	बालाजी दत्तात्रय सुर्यवंशी, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे.	पुरुष	हृदयरोगाने मृत्यू	२०/९/२०१७
४२	३०८	४६/२०१८	यवत	बबन दत्तात्रय शेलार, रा. केडगाव, ता. दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२३/४/२०१८
४३	३०९	१६४/२०१७	यवत	सुखदेव देवचं मोरे, रा. केडगाव, ता. दोंड, जि. पुणे, मूळ रा. मालखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	९/१२/२०१७
४४	३१०	९३/२०१८	यवत	शैजल शामराव सोनवणे, रा. हातवळण, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२/५/२०१८
४५	३११	८४/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष वय अंदाजे ४० ते ४५.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू	१६/६/२०१६
४६	३१२	११०/२०१८	यवत	शिवाजी महादुफ अडागळे, रा. हातवळण, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने	३/७/२०१८
४७	३१३	७/२०१८	यवत	आकाश राजु खिचीरा, रा. महाराणा प्रताप पंचवटी, नाशिक, जि. नाशिक.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने व दारूच्या अतिसेवनामुळे.	२१/१/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४८	३१४	११०/२०१७	यवत	समाधान वाल्मिक आनेराव, रा. थोरली विहिर, राहू, ता. दौंड.	पुरुष	डोकेस मार लागून मृत्यू	१५/८/२०१८
४९	३१५	३७/२०१९	यवत	बालाजी आपणासाहेब बोडरे, रा. पिंपळगाव, दत्तनगर, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	१७/३/२०१९
५०	३१६	१७६/२०१६	यवत	सुरेखा बाबासाहेब आगवणे, रा. नाथाचीवाडी, ता. दौंड.	स्त्री	स्वतःचे अंगावर रॉकेल ओतून	१४/१२/२०१६
५१	३१७	९७/२०१७	यवत	सुनिल सतिशकुमार दुबे, रा. इटभट्टी रोड, गणेश लाईन, खंडवा, ता. जि. खंडवा (राज्य मध्यप्रदेश).	पुरुष	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू	२७/७/२०१७
५२	३१८	१४९/२०१८	यवत	कौशल्या प्रभाकर ससाणे, रा. नाथाचीवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	रक्तात इन्फेक्शन होऊन मयत	२७/९/२०१८
५३	३१९	१७४/२०१८	यवत	खैरुद्दीन मदार शेख, रा. इंदिरानगर, यवत, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२१/११/२०१८
५४	३२०	७६/२०१८	यवत	आनंद अरुण गायकवाड, रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	८/६/२०१८
५५	३२१	१२५/२०१८	यवत	१. अनिता अविनाश रणसिंग, २. अविनाश मधुकर रणसिंग, रा. पारगाव, ता. पुरंदर, जि. पुणे.	स्त्री पुरुष	भाजून मृत्यू	१५/८/२०१८ १७/८/२०१८
५६	३२२	५२/२०१८	यवत	उमेश बबन चव्हाण, रा. नानगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू	४/५/२०१८
५७	३२३	१३३/२०१८	यवत	कैलास विलास कांबळे, रा. साळोबा वस्ती, खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू.	१२/९/२०१८
५८	३२४	१६६/२०१८	यवत	विजय जयसिंग राउत, रा. धुमळीचा मळा, केडगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	९/११/२०१८
५९	३२५	१४७/२०१८	यवत	बायमा अकबर शेख, रा. खोर, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	बकऱ्याने टोस दिल्याने मा. सा. पडून मृत्यू.	२/९/२०१८
६०	३२६	१३/२०१४	यवत	गणेश परशुराम दिवेकर, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या नशेत विषारी किटकनाशक पिल्याने मृत्यू.	३०/१/२०१४
६१	३२७	१४१/२०१८	यवत	दादा बाळू कांबळे, रा. सहजपूर, ता. दौंड.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२/१०/२०१८
६२	३२८	१४८/२०१७	यवत	बाबुराव रामचंद्र कोन्हाळे, रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	३/११/२०१७
६३	३२९	२१/२०१९	यवत	सतिश बलभिम कवडे, रा. पाचर्गी, ता. पाटोदा, जि. बीड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१९/२/२०१९
६४	३३०	७४/२०१९	यवत	विमल बाळासाहेब चोरगे, रा. चोरगे वस्ती, यवत, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	रेल्वे अपघाती मृत्यू	२/५/२०१९

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
६५	३३१	८८/२०१७	यवत	मनोज सुरेश पासलकर, रा. पिंपळगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	११/५/२०१७
६६	३३२	९०/२०१७	यवत	शमी असगर शहा, रा. उंडवडी, भोसलेवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	भाजून मृत्यू	१९/६/२०१७
६७	३३३	१६९/२०१५	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२०/१२/२०१५
६८	३३४	१४८/२०१५	यवत	साधना दत्तात्रय पाटोळे, रा. चंदनवाडी, ता. दौंड.	स्त्री	भाजून मृत्यू	२७/१०/२०१५
६९	३३५	८/२०१७	यवत	मुरलीधर संभाजी खंडागळे, रा. पाटस, तामखडा, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२९/१/२०१७
७०	३३६	१४०/२०१७	यवत	अनोळखी पुरुष, वय ३० वर्षे.	पुरुष	रेल्वेतून पडल्याने डोक्यास मार लागून मृत्यू.	२९/१०/२०१७
७१	३३७	६४/२०१७	यवत	रंजना हिरदास वारे, रा. कासुडी, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	२७/४/२०१७
७२	३३८	९९/२०१४	यवत	भानुदास रामचंद्र माकर, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	साप चावलेने मृत्यू	१४/८/२०१४
७३	३३९	१०८/२०१७	यवत	नारायण कोंडीबा जगताप, रा. आंबळे, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	चक्कर येऊन डोकेस मार लागून मृत्यू	३/८/२०१७
७४	३४०	६९/२०१७	यवत	अनोळखी पुरुष, वय अंदाजे ६० ते ६५.	पुरुष	अन्न व पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू	१५/५/२०१७
७५	३४१	९४/२०१६	यवत	सुरेश रामभाऊ शिंदे, रा. वडगाव बांडे, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१/७/२०१६
७६	३४२	९९/२०१६	यवत	दादाराव लक्ष्मण जावळे, रा. सोनवणे मळा, राहू, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१२/७/२०१६
७७	३४३	९६/२०१६	यवत	अमोल शिवाजी पवार, रा. दत्तनगर, राहू, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	भाजून मृत्यू	१५/६/२०१६
७८	३४४	१५७/२०१७	यवत	व्यंकट भगवान गायकवाड, रा. कासुडी, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१३/११/२०१७
७९	३४५	३६/२०१७	यवत	लक्ष्मण चंद्रकांत माहमुनी, रा. ब्राह्मण आळी, यवत, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२६/३/२०१७
८०	३४६	१७८/२०१८	यवत	एंजल महेंद्र भंडलकर, रा. रोटी, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	हृदयास छिद्र असल्याने मृत्यू	४/११/२०१८
८१	३४७	५९/२०१९	यवत	ज्ञानेश्वर रामचंद्र कडु, रा. बेटवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१४/४/२०१९

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८२	३४८	१६७/२०१८	यवत	पुष्पा भोजराज खुबानी, रा. सिद्धार्थ टॉवर, फातिमानगर, वानवडी, पुणे.	स्त्री	बैलगाडीमध्ये फिरत असताना चाकामध्ये ओढणी जाऊन त्यात गळफास बसल्याने मृत्यू.	९/११/२०१८
८३	३४९	८६/२०१८	यवत	अनोळखी पुरुष, वय अंदाजे ३५/४० वर्षे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१८/६/२०१८
८४	३५०	१४५/२०१८	यवत	प्रदिप ऊर्फ उद्धव भाऊसाहेब यादव, रा. खामगाव, यादववाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	न्यूमोनिया आजाराने मृत्यू	२०/९/२०१८
८५	३५१	१५९/२०१८	यवत	भाग्यवंती अरुण नेलेकर, रा. खामगाव, खेडेकर वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	विहिरीतील पाण्यात पडून बुडून मृत्यू	१०/६/२०१९
८६	३५२	८४/२०११	यवत	भाऊसाहेब सर्जराव फडके, रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	५/१०/२०११
८७	३५३	६०/२०१५	यवत	रूपाली गणेश मोरे, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	विषारी औषध घेतल्याने मयत	१/५/२०१५
८८	३५४	११५/२०१६	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून मृत्यू	१४/८/२०१६
८९	३५५	५३/२०१५	यवत	निलेश संपत भोंगळे, रा. उंडवडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी किटकनाशक औषध पिल्याने मृत्यू.	१६/४/२०१५
९०	३५६	५४/२०१६	यवत	१. देवदास बाळु कुटे, रा. कोंढवा खुर्द, पुणे-२८. २. अनोळखी महिला, अंदाजे २० ते २५, पत्ता नाही.	पुरुष स्त्री	पाण्यात पडून मृत्यू	१४/५/२०१४
९१	३५७	९३/२०१५	यवत	अस्मिती श्रीनीवास कुचेकर, रा. डाळींब, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	फुफुसाचा क्षयरोग झाल्याने मृत्यू	२२/७/२०१५
९२	३५८	११९/२०१७	यवत	संदीप पांडुरंग सोनवणे, रा. कासुडी.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१२/९/२०१७
९३	३५९	८/२०१६	यवत	पवन शांतीकुमार नरुटे, रा. नांदूर, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२७/१/२०१६
९४	३६०	१६६/२०१६	यवत	यशवंत किसन वरपे, रा. कोरेगाव भिवर, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	५/१२/२०१६
९५	३६१	६०/२०१६	यवत	एकनाथ किसन कुसेकर, रा. देवकरवाडी, ता. दौंड.	पुरुष	अर्धांगवायूच्या झटका आल्याने मृत्यू	१५/७/२०१६
९६	३६२	१६२/२०१६	यवत	रमेश आबुराव शेंडकर, रा. भोसलेवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	फुफुसाच्या जंतुसंसर्गाने मृत्यू	२८/१०/२०१६
९७	३६३	३१/२०१८	यवत	ज्ञानदेव गुलाबराव ताडगे, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	रक्तदोषाचे आजाराने मृत्यू	४/२/२०१८
९८	३६४	९५/२०१८	यवत	महेशकुमार हाकीम सिंग, रा. विनीतपुरा, ता., जि. ढोलापूर (राजस्थान).	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२५/४/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
९९	३६५	८५/२०१८	यवत	वसंत बाळु करचे, रा. पाटस, वाबळे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	६/६/२०१८
१००	३६६	१६९/२०१७	यवत	संदिप उत्तम कदम, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१६/१/२०१७
१०१	३६७	१०७/२०१७	यवत	संगिता बापु यादव, रा. यादववाडी, खामगाव, ता. दौंड.	स्त्री	रेल्वे धडक बसून मृत्यू	११/८/२०१७
१०२	३६८	९४/२०१७	यवत	सोपान शिवाजी रणदिवे, रा. पारगाव, रणदिवे वस्ती, ता. दौंड.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	२३/६/२०१८
१०३	३६९	१६४/२०१६	यवत	कृष्णा शिवाजी शेळके, रा. वरवंड, ता. दौंड.	पुरुष	रोड रोलरवर चढत असताना पाय घसरून पडल्याने डोकेस मार लागून मृत्यू.	२६/१०/२०१६
१०४	३७०	३१/२०१७	यवत	प्रताप ऊर्फ राहुल जिजा वाघमारे, रा. सहजपूर, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१५/३/२०१७
१०५	३७१	१३९/२०१७	यवत	महेंद्र नथनसिंह सिंग, रा. तांबेवाडी, ता. दौंड.	पुरुष	अशक्तपणा येऊन आजारी पडून मृत्यू.	२७/७/२०१७
१०६	३७२	१२८/२०१६	यवत	पुष्पा तानाजी चव्हाण, रा. बोरीभडक, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१८/९/२०१६
१०७	३७३	१५५/२०१४	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात बुडून मृत्यू	३०/११/२०१४
१०८	३७४	१७७/२०१६	यवत	ताराबाई विलास साबळे, रा. वंझारवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	यकृताचे आजाराने मृत्यू	१८/१२/२०१६

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२२/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येत की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं. ३	पोलीस स्टेशन ४	मयताचे नाव व पत्ता ५	स्त्री/ पुरुष ६	मृत्यूचे कारण ७	मृत्यूची तारीख ८
१	२	३	४	५	६	७	८
१	३७५	११/२०१८	यवत	ज्योती गोविंद माने, रा. गलांडवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे, हल्ली रा. वरवंड, ता. दौंड.	स्त्री	भाजलेने खोल जखमा होऊन मृत्यू	२९/१/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
२	३७६	१७१/२०१७	यवत	सुधीर बाळासाहेब मुळीक, रा. रूई, पो. खामगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२९/१२/२०१७
३	३७७	२१/२०१८	यवत	संजय पांडुरंग कोतवाल, रा. सोरतापवाडी, ता. दौंड.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२०/२/२०१८
४	३७८	२५/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१३/२०१८
५	३७९	१०६/२०१६	यवत	गणेश रामदास सातपुते, रा. राहू, समतानगर, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	३/८/२०१६
६	३८०	९/२०१८	यवत	संजय दत्तात्रय चव्हाण, रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	७/१/२०१८
७	३८१	४२/२०१८	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	पुलावरून खाली पडून झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	३०/३/२०१८
८	३८२	१०२/२०१६	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघातात झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	२६/७/२०१६
९	३८३	२२/२०१७	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयाच्या आजारामुळे मृत्यू	२६/२/२०१७
१०	३८४	१२४/२०१४	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२७/९/२०१४
११	३८५	१३४/२०१७	यवत	राजेंद्र इश्वर काळे, रा. विटकूर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१७/१०/२०१७
१२	३८६	८७/२०१८	यवत	शकुंतला विक्रम चौगुले, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	पायाचे जखमेला सेफ्टीक झाल्याने शरीरात जंतुसंसर्ग झाल्याने मृत्यू.	२८/४/२०१८
१३	३८७	१३४/२०१८	यवत	सुनिता सुभाष भोसले, रा. वरवंड, ता. दौंड.	स्त्री	भाजलेने होऊन मृत्यू	१५/९/२०१८
१४	३८८	१५१/२०१६	यवत	गोविंद साहेबराव फासगे, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	लीव्हर खराब होऊन मृत्यू	२४/८/२०१६
१५	३८९	६१/२०१७	यवत	रामदास किसन आबणे, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	६/५/२०१८
१६	३९०	४/२०१७	यवत	दिलनमाज शहाजान शाह, रा. उंडवडी, भोसले वस्ती, ता. दौंड.	पुरुष	गुन्हाळाच्या गरम रसात पडल्याने मृत्यू.	१०/१/२०१७
१७	३९१	१९/२०१७	यवत	अर्जुन कोंडीबा थोरात, रा. मिरवडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	२९/१/२०१७
१८	३९२	७४/२०१७	यवत	सचिन दत्तात्रय शितोळे, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१८/६/२०१७
१९	३९३	१३२/२०१७	यवत	कविता योगेश मोरे, रा. खरवंडी, ता. येवला, जि. नाशिक.	स्त्री	बाळंतपणामध्ये लघवी तुंबल्याने त्रास होऊन मृत्यू.	७/१०/२०१७
२०	३९४	१५८/२०१८	यवत	शानु मनोज भिल, रा. कासुर्डी, ता. दौंड.	स्त्री	साप चावलेने मृत्यू	७/१/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
२१	३९५	८५/२०१६	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१७/६/२०१६
२२	३९६	१३०/२०१८	यवत	रेश्मा संजय पवार, रा. बोरीपार्धी.	स्त्री	डिलिव्हरीमध्ये रक्तस्राव जास्त झाल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.	३१/८/२०१८
२३	३९७	१०५/२०१८	यवत	राजू गोरख कांबळे, रा. औराद शहाजानी, ता. निलंगा, जि. लातूर.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२७/७/२०१८
२४	३९८	२८/२०१८	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	९/३/२०१८
२५	३९९	१४०/२०११	यवत	छोटेलाळ फरीद खान, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या नशेत जमिनीवर पडून मृत्यू	१/१२/२०११
२६	४००	९८/२०१८	यवत	किशोर मारुती पाटणकर, रा. बोरीपार्धी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२२/६/२०१८
२७	४०१	१०३/२०१८	यवत	कुंडलिक मारुती कोळेकर, रा. भरतगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	फुफ्फुसांचे आजाराने मृत्यू	३०/३/२०१८
२८	४०२	५६/२०१७	यवत	रूपाली संतोष हांडे, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१७/३/२०१७
२९	४०३	१७/२०१८	यवत	सोमनाथ दिगंबर मते, रा. धायगुडेवाडी, चौफुला, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१७/२/२०१८
३०	४०४	२६/२०१७	यवत	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	पुरुष	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू	८/३/२०१७
३१	४०५	१५/२०१८	यवत	लक्ष्मण भिमशा आरेनारे, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, बर्मासेल, पुणे-३२.	पुरुष	हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू	११/२/२०१८
३२	४०६	११/२०१६	यवत	बाळासाहेब ऊर्फ बाळासो बबन दिवेकर, रा. कडेठाण, ता. दौंड.	पुरुष	रेल्वेची धडक बसून मृत्यू	३०/१/२०१६
३३	४०७	५२/२०१५	यवत	राजेश बाळकृष्ण जाधव, रा. कासुर्डी, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१०/४/२०१५
३४	४०८	१६५/२०१७	यवत	साजन सुखसिंग गोरखा, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१३/१२/२०१७
३५	४०९	२३/२०१८	यवत	सिमा गणेश लोळगे, रा. यवत, ता. दौंड.	स्त्री	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२१/२/२०१८
३६	४१०	२९/२०११	यवत	सिमा दिलीप गजरमल, रा. केडगाव, ता. दौंड.	स्त्री	स्टोव्हचा भडका होऊन भाजल्याने मृत्यू.	१४/३/२०११
३७	४११	१९१/२०१८	यवत	शिवा चंद्रशेखर नाटेकर, रा. यवत, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१०/१२/२०१८
३८	४१२	१०८/२०१६	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	६/८/२०१६
३९	४१३	१६४/२०१८	यवत	नझीम आजम शेख, रा. कोतवाली दिहात, ता. नगिन, जि. बिजनौर.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	३/११/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४०	४१४	५४/२०१८	यवत	यासीन मुस्ताक पाशा बंगळुर-म्हैसूर रोड, चामरेज पेट, टिपुनगर (कर्नाटक).	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१०/५/२०१८
४१	४१५	१३२/२०१८	यवत	भैया पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	११/९/२०१८
४२	४१६	३३/२०१८	यवत	लाडुबाई ऊर्फ लता जयवंत बहिरट, रा. पिंगळे वस्ती, गाडमोडी, खामगाव, ता. दोंड.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१९/३/२०१८
४३	४१७	४०/२०१८	यवत	गौरी कैलास नेटके, रा. माकर वस्ती, सहजपूर, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	रक्तदोषाने मृत्यू	६/१२/२००७
४४	४१८	३८/२०१८	यवत	राहुल शशिकांत परदेशी, रा. गौतमनगर, सहजपूर, ता. दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२६/३/२०१८
४५	४१९	४/२०१८	यवत	बाळु नाना बोराटे, रा. नांदुर, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात झालेला जखमांमुळे मृत्यू.	८/१/२०१८
४६	४२०	१५१/२०१८	यवत	जिवनराम पंच्याराम डुडी, रा. बाच्चरी नागौर (राजस्थान), सध्या राहू, ता. दोंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१३/१०/२०१८
४७	४२१	१०४/२०१८	यवत	नारायण भगवान कानडे, रा. बोरीभडक, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	फीट येऊन व कवटीच्या आत रक्तस्राव होऊन मृत्यू.	२७/७/२०१८
४८	४२२	१६७/२०१८	यवत	मोनाली प्रितम आवाळे, रा. कोरेगाव भिवर, ता. दोंड, जि. पुणे.	स्त्री	भाजल्याने मृत्यू	१०/११/२०१७
४९	४२३	४२३/२०१९	यवत	बापू पोपट दोंडकर, रा. बोरीपेंदी, ता. दोंड.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	८/३/२०१७
५०	४२४	४२४/२०१९	दोंड	अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेतून पडल्याने मृत्यू	११/७/२०१५
५१	४२५	४२५/२०१९	यवत	सुभाष सिद्धु लोखंडे, रा. कासुर्डी, ता. खामगाव फाटा, दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२६/९/२०१८
५२	४२६	९३/२०१७	यवत	राहुल पोपट बिचुकले, रा. गिरीम, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	रेल्वेची धडक बसून मृत्यू	२५/७/२०१७
५३	४२७	२१/२०१६	दोंड	मालन शामराव पाचपुते, रा. बोरीबेल, ता. दोंड, जि. पुणे.	स्त्री	थंडीताप आल्याने मृत्यू	७/४/२०१५
५४	४२८	८४/२०१८	दोंड	हेमलता सिन्हा रविकृष्णा प्रसाद, रा. गांधी मैदान, पटना (बिहार).	स्त्री	रेल्वेतून पडून मृत्यू	९/८/२०१८
५५	४२९	१३/२०१७	दोंड	अनोळखी महिला, नाव व पत्ता माहीत नाही.	स्त्री	पाण्यात पडून बुडून मृत्यू	५/२/२०१७
५६	४३०	८५/२०१७	दोंड	गोपाळ यरेशी शेळके, रा. आळंदी, साठेनगर, ता. खेड, जि. पुणे.	पुरुष	लीव्हर आजाराने मृत्यू	१९/१०/२०१७

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
५७	४३१	१८३/२०१८	यवत	मारुती आनंदराव जगताप, रा. बिरोबावाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू	१७/११/२०१८
५८	४३२	२/२०१७	यवत	सना सिकंदर पठाण, रा. यवत, सहकारनगर, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	१३/१/२०१७
५९	४३३	११९/२०१८	यवत	हर्षदा सागर नवले, रा. पिलाणवाडी, ता. दौंड.	स्त्री	विषारी औषध घेतल्याने मयत	१५/८/२०१८
६०	४३४	९१/२०१८	यवत	धुळाजी मल्हारी डुबे, रा. डुबेवाडी, पिलाणवाडी, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराने मृत्यू	२२/६/२०१८
६१	४३५	७९/२०१८	यवत	बाबु गंगाराम उजागरे, रा. जनता कॉलनी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	पॅरलेसचा अ‍ॅटॅकने मृत्यू	२०/४/२०१८
६२	४३६	७७/२०१८	दौंड	प्रशांत प्रकाश नलावडे, रा. भोईटेनगर, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	लीव्हरच्या आजाराने मृत्यू	२८/७/२०१८
६३	४३७	११८/२०१८	दौंड	हनुमंत संभाजी गायकवाड, रा. काळेवाडी, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२२/१०/२०१८
६४	४३८	१३/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	मयताचे प्रेत कुजल्याने कारण समजून येत नाही.	२२/२/२०१८
६५	४३९	१११/२०१८	दौंड	उषा चंद्रकांत परदेशी, रा. भैरवनाथ गल्ली, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	तोंडाला कॅन्सर झाल्याने मृत्यू	१५/१०/२०१८
६६	४४०	८४/२०१७	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१७/१०/२०१७
६७	४४१	११४/२०१६	यवत	शांताबाई बाबा कोकरे, रा. केडगाव, ता. दौंड.	स्त्री	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	११/८/२०१६
६८	४४२	८९/२०१८	यवत	दिपक नाना पासलकर, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	विषारी औषध प्राशन करून मृत्यू	२२/५/२०१८
६९	४४३	१११/२०१७	यवत	कृष्णा मोहन शितोळे, रा. टाकळी अमिया, ता. आष्टी, जि. बीड.	पुरुष	अतिमद्य सेवन केल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू.	२२/११/२०१७
७०	४४४	३७/२०१८	यवत	बाळासाहेब बळीराम कराड, रा. साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड.	पुरुष	रेल्वेची धडक बसून मृत्यू	२३/३/२०१८
७१	४४५	२७/२०१८	यवत	मोहन निवृत्ती शेंडगे, रा. जावजीबुवाचीवाडी, कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	९/३/२०१८
७२	४४६	५७/२०१८	यवत	विश्वास बाळासाहेब खातकर रा. ड्यूड्रॉप, शिक्रापूर, ता. शिरूर.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२७/५/२०१८
७३	४४७	१०२/२०१८	दौंड	तुषार सुर्यकांत खुटाळे, रा. खानोटा, ता. दौंड.	पुरुष	रेल्वे अपघातात झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	२५/९/२०१८
७४	४४८	१८/२०१६	दौंड	शांताराम आनंता घोलप, रा. गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१२/९/२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
७५	४४९	१५८/२०१६	यवत	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	८/११/२०१६
७६	४५०	८४/२०१७	यवत	लक्ष्मण जनार्दन सुरभुरे, रा. बिरोबावाडी, ता. दौंड.	पुरुष	भाजलेने मृत्यू	२२/५/२०१७
७७	४५१	१७८/२०१६	यवत	चंद्रभागा बबन दराके, रा. नांदूर, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	१२/११/२०१६
७८	४५२	१२०/२०१७	यवत	मनोहर खंडु तांबे, रा. खामगाव, ता. दौंड.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	१५/८/२०१७
७९	४५३	१०८/२०१८	दौंड	दिपक डेव्हिड छत्रे, रा. दिपमाळ, दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१२/१०/२०१८
८०	४५४	२५/२०१८	दौंड	आनंद अशोक नगरकर, रा. जिजामातानगर, गोपाळवाडी, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२३/४/२०१८
८१	४५५	१०६/२०१६	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१०/९/२०१६
८२	४५६	२८/२०१८	दौंड	आशिष लक्ष्मण शेजुळ, रा. बंगला साईड, चंदु वस्ताद चौक, दौंड.	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	३०/४/२०१८
८३	४५७	७४/२०१७	दौंड	शैलेश शंकर निकम, रा. काळोशी, ता. कोरेगाव, जि. सातारा.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१२/९/२०१७
८४	४५८	६८/२०१७	दौंड	सारिका सतिश कडु, रा. घोलपघर, सोनवडी, ता. दौंड.	पुरुष	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू	३/११/२०१६
८५	४५९	१४४/१८	दौंड	निलेश विलास काळे, रा. आलेगाव, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	१८/१०/२०१८
८६	४६०	९३/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	८/९/२०१८
८७	४६१	३७/२०१८	दौंड	रमेश मारुती मानकर, रा. पासलकर वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	रक्तदोषाने मृत्यू	२०/१/२०१८
८८	४६२	१३०/२०१८	दौंड	अनोळखी महिला, नाव व पत्ता माहीत नाही.	स्त्री	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१०/१२/२०१८
८९	४६३	४८/२०१७	यवत	मानवी रवि सिंग, रा. जावजीबुवाचीवाडी, ता. दौंड.	स्त्री	गरम पाण्याच्या टबमध्ये पडून भाजल्याने मृत्यू.	८/३/२०१८
९०	४६४	१३३/२०१८	यवत	सौ. सुमन वामन राठोड, रा. वासुंदे, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. खडकी, ता. दौंड.	स्त्री	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	८/१२/२०१८
९१	४६५	६९/२०१८	यवत	धनंजय दत्तात्रय म्हस्के, रा. डाळींब, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२३/४/२०१७
९२	४६६	१५४/२०१७	यवत	पंढरीनाथ भिमाजी सोनावणे, रा. करंदी, ता. शिरूर.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१९/१०/२०१७
९३	४६७	६८/२०१६	यवत	संजय बाबुराव टकले, रा. ऐकीरवाडी, ता. दौंड.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१३/५/२०१६

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
९४	४६८	१२५/२०१४	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	क्षयरोगाच्या आजाराने मृत्यू	२९/८/२०१४
९५	४६९	२८/२०१७	यवत	हेमलता जगन्नाथ भोसले, रा. खुटबाव, ता. दोंड, जि. पुणे.	स्त्री	विहिरीत उडी मारल्याने पाण्यात बुडून मृत्यू.	१२/३/२०१७
९६	४७०	३४/२०१७	यवत	मारुती दत्तात्रय लडकत, रा. लडकतवाडी, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या नशेत थायमिट खाल्याने मृत्यू.	२१/७/२०१७
९७	४७१	५५/२०१७	यवत	कुसुम गणपत जगताप, रा. ऐकेरीवाडी, ता. दोंड.	स्त्री	छातीच्या कॅन्सरच्या जुन्या आजाराने मृत्यू.	११/२/२०१७
९८	४७२	११२/२०१६	यवत	महादेव केरबा कोळपे, रा. राहू, ता. दोंड, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	५/८/२०१६
९९	४७३	६३/२०१७	यवत	शकुंतला रामचंद्र करडे, रा. यवत रेल्वे स्टेशन, ता. दोंड, जि. पुणे.	स्त्री	साप चावलेने मृत्यू	१०/४/२०१७

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दोंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२३/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येत की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं. ३	पोलीस स्टेशन ४	मयताचे नाव व पत्ता ५	स्त्री/पुरुष ६	मृत्यूचे कारण ७	मृत्यूची तारीख ८
१	४७४	१०३/२०१७	दोंड	रमेश नरपती भुल, रा. शेतकी फार्म, पाटस रोड, दोंड.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१०/१२/२०१७
२	४७५	९३/२०१६	दोंड	अनोळखी पुरुष	पुरुष	शरीराचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू.	८/११/२०१७
३	४७६	१५/२०१८	दोंड	श्रीरंग धोंडी अवघडे, रा. ज्योतिबानगर, नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१/३/२०१८
४	४७७	१२/२०१८	दोंड	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२०/२/२०१८
५	४७८	५९/२०१७	दोंड	रामचंद्र गणपत सेरेकर, रा. भोयटेनगर, दोंड, ता. दोंड.	पुरुष	हृदयक्रिया बंद पडून मृत्यू	२६/८/२०१७
६	४७९	५२/२०१८	दोंड	प्रकाश प्रमोद हेलवाडे, रा. वर्षा अपार्टमेंट शेजारी, मीरा सोसायटी रोड, दोंड, जि. पुणे.	पुरुष	दारूचे अतिसेवनामुळे लीव्हर खराब झाल्याने मृत्यू.	३०/५/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
७	४८०	२७/२०१७	दौंड	अनोळखी महिला, नाव व पत्ता माहीत नाही.	स्त्री	पाण्यात बुडून मृत्यू	१०/५/२०१७
८	४८१	४५/२०१६	दौंड	सिंधुबाई दादासाहेब शेडगे, रा. वाटलुज, ता. दौंड.	स्त्री	मा.सा. स्लिप होऊन गंभीर दुखापत झाल्याने मृत.	२३/३/२०१६
९	४८२	१९/२०१८	दौंड	सुधीर रामदास तोतरे, रा. एकतानगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे.	पुरुष	गाडीतून खाली पडून मृत्यू	१५/३/२०१८
१०	४८३	३२/२०१८	दौंड	दादा तुळशिराम गायकवाड, रा. खानोटा, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	साप चावलेने मृत्यू	३/३/२०१८
११	४८४	८३/२०१६	दौंड	जादुगार चुण्या पवार, रा. गोपाळवाडी, सरपंच वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२/७/२०१६
१२	४८५	५०/२०१८	दौंड	राजेंद्र तानाजी गणेशकर, रा. वॉर्ड नं. २, माळशिरस, ता. माढा, जि. सोलापूर.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२५/५/२०१८
१३	४८६	५७/२०१७	दौंड	संगिता संतोष चव्हाण, रा. झगडेवाडी, पांढरेवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू	२/७/२०१७
१४	४८७	६७/२०१८	दौंड	अनोळखी पुरुष	पुरुष	शरीराचे अवयव निकामी झाल्याने मृत्यू.	१५/१०/२०१८
१५	४८८	१/२०१७	दौंड	फौजिया जावेद शेख, रा. पानसरे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	भाजलेल्यामुळे जंतुसंसर्ग झाल्याने मृत्यू.	२०/१/२०१७
१६	४८९	३/२०१६	दौंड	रुषिकेश चंद्रकांत गदादे, रा. फुलेनगर, गोपाळवाडी, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	६/१/२०१६
१७	४९०	६/२०१८	दौंड	अनोळखी बेवारस पुरुष	पुरुष	अशक्तपणामुळे तसेच भुकबळीमुळे मृत्यू.	२३/१/२०१८
१८	४९१	१२४/२०१६	दौंड	विष्णु ज्ञानेश्वर इंगळे, रा. पासलकर वस्ती, सिद्धेश्वर मळा, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	दारूच्या नशेत गळफास घेऊन मृत्यू	३०/१०/२०१६
१९	४९२	१४/२०१९	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू	२१/२/२०१९
२०	४९३	९४/२०१७	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	अशक्तपणामुळे तसेच भुकबळीमुळे मृत्यू.	११/११/२०१७
२१	४९४	३९/२०१८	दौंड	प्रदिप रामचंद्र थोरात, रा. मातृकृपा निवास, पंचशील टाकीच्या मागे, दौंड.	पुरुष	उल्टीचा त्रास झाल्याने अशक्तपणा असल्याने मृत्यू.	२०/१/२०१८
२२	४९५	९६/२०१५	दौंड	अर्यना दिपक वाघमारे, रा. वडगाव दरेकर, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू	५/७/२०१५
२३	४९६	३०/२०१८	दौंड	अनिल आण्णा काळे, रा. अहमदनगर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	३०/४/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
२४	४९७	१२/२०१७	दौंड	भागीरथी विष्णू ननावरे, रा. रावणगाव, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	स्टोव्हला अंगावरील साडी लागून भाजून मृत्यू.	१६/१०/२०१७
२५	४९८	१०५/२०१८	दौंड	लता ऊर्फ अलका वसंत कुचेकर, रा. खडकी, ता. दौंड.	स्त्री	ताप आल्याने मृत्यू	२५/९/२०१८
२६	४९९	२९/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	३०/४/२०१८
२७	५००	२०/२०१८	दौंड	नईम अब्दुल तांबोळी, रा. खानोटा, ता. दौंड.	पुरुष	रेल्वे अपघातात झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	२०/३/२०१८
२८	५०१	२५/२०१९	दौंड	बिदानराय सिंगीदराय, रा. कुरकुंभ, ता. दौंड.	पुरुष	मेंदूमध्ये तीव्र त्रास झाल्याने झटका आल्याने मृत्यू.	२१/३/२०१९
२९	५०२	८७/२०१७	दौंड	मपन्ना खतलप्या पोतन, रा. हुतात्मा चौक, दौंड, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकार व श्वासाचा व यकृताच्या आजाराने मृत्यू.	२३/१०/२०१७
३०	५०३	३४/२०१९	दौंड	रंजना महादेव धुमाळ, रा. भीमनगर, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	वीज पडून मृत्यू	४/४/२०१९
३१	५०४	६५/२०१६	दौंड	यल्लम्मा मारुती सुबुर, रा. जगदाळे वस्ती, लिंगाळी, ता. दौंड.	स्त्री	भाजल्यामुळे झालेल्या जखमांमुळे मृत्यू.	३०/५/२०१६
३२	५०५	९५/२०१७	दौंड	शिवतेज सुनिल गुजाळ, रा. भोईसर, ता. पालघर.	पुरुष	नदीपात्राचे पाण्यात पडून बुडून मृत्यू	१४/११/२०१७
३३	५०६	७८/२०१७	दौंड	अनोळखी पुरुष	पुरुष	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	१/१०/२०१७
३४	५०७	९५/२०१८	दौंड	दिलीपकुमार सरवान डोंगरे, रा. समनापूर, ता. शिवनी, जि. शिवनी.	पुरुष	रेल्वेतून पडून मृत्यू	९/९/२०१८
३५	५०८	१२९/२०१८	दौंड	एक अनोळखी महिला	स्त्री	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	२६/२/२०१८
३६	५०९	१३७/२०१८	दौंड	हौसाबाई शंकर राऊत, रा. नायगाव, ता. दौंड.	स्त्री	भाजून मृत्यू	२०/२/२०१९
३७	५१०	१६/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयाचे व फुफ्फुसाचे जुनाट आजाराने मृत्यू.	२/३/२०१८
३८	५११	१२८/२०१८	दौंड	प्रज्वल रमाकांत कांबळे, रा. बंगला नं. १, मिडल रोड, पोचा सिड्स, कॅम्प, वानवडी, पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	४/१२/२०१८
३९	५१२	१२७/२०१८	दौंड	विठ्ठल नामदेव सोनवणे, रा. भिगवन, वॉर्ड नं. ४, ता. इंदापूर.	पुरुष	विजेचा शॉक लागल्यामुळे हृदय प्रक्रिया बंद पडून मृत्यू.	२/१२/२०१८
४०	५१३	७/२०१९	दौंड	अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२०/१/२०१९
४१	५१४	१३८/२०१६	दौंड	जुमेर शमसुद्दीन सय्यद, रा. गांधी चौक, दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदय बंद पडून मृत्यू	३०/११/२०१६
४२	५१५	२९/२०१७	दौंड	नासीन गुलाब तांबोळी, रा. भीमनगर, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१९/५/२०१७
४३	५१६	११३/२०१६	दौंड	गणपत ऊर्फ गणपती पुरण राजीर, रा. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२०/९/२०१६
४४	५१७	८/२०१९	दौंड	राजेश विश्वकर्मा रा. कुठिला, जि. रिवा, सध्या रा. झगडेवाडी, दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदय स्नायूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याने मृत्यू.	२२/१/२०१९

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
४५	५१८	११९/२०१६	दौंड	रेणुबाई गेनू खांडेकर, रा. सारोळा कासार, जि. अहमदनगर.	पुरुष	हृदय बंद पडून मृत्यू	२३/१०/२०१६
४६	५१९	४९/२०१८	दौंड	मुजफ्फरअली इनायतअली सय्यद, रा. पाटील चौक, दौंड.	पुरुष	हृदयक्रिया बंद पडून मृत्यू	२४/५/२०१८
४७	५२०	१०६/२०१७	दौंड	संपत नारायण साळवे, रा. टाईप रेल्वे क्वार्टर, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू	२५/१२/२०१७
४८	५२१	१०५/२०१७	दौंड	तात्याबा रामदास जाधव, रा. सिद्धार्थनगर, ता. दौंड.	पुरुष	दारूच्या नशेत गळफास घेऊन मृत्यू	२३/१२/२०१७
४९	५२२	१५/२०१९	दौंड	राकेशकुमार कोल रामाश्रय कोल, रा. कुरकुंभ, भोंगळे वस्ती, ता. दौंड.	पुरुष	हृदय स्नायूमध्ये रक्ताची गुठळी	२६/२/२०१९
५०	५२३	३५/२०१९	दौंड	महादेव मारुती शितोळे, रा. अजनुन, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.	पुरुष	तोल जाऊन पावसाचे मुसळधार पाण्यात पडून बुडून मृत्यू.	१३/६/२०१७
५१	५२४	६१/२०१८	दौंड	विश्वनाथ बाबुराव कुंभार, रा. शिरापूर, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२८/५/२०१८
५२	५२५	१३३/२०१६	दौंड	बळीराम चुडामल केदारी, रा. बालाजीनगर, दौंड, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	१८/११/२०१६
५३	५२६	९१/२०१७	दौंड	बलभीम एकनाथ कदम, रा. वाटलुज, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू	२०/१०/२०१७
५४	५२७	९१/२०१७	दौंड	शांताबाई रामचंद्र काची, मंगळवार पेठ, जुना बाजार, सुफी चिकन सेंटर, पुणे.	स्त्री	न्यूमोनिया व मधुमेहाचे आजाराने मृत्यू.	२६/१०/२०१७
५५	५२८	९/२०१७	दौंड	संतोष विश्वनाथ तोटेवाड, रा. मळद, ता. दौंड.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	३०/१/२०१७
५६	५२९	५/२०१५	दौंड	रविंद्र आजीनाथ जाधव, रा. भूम परांडा, ता. परांडा, जि. उस्मानाबाद.	पुरुष	काम करत असताना खाली पडून गंभीर मार लागून हृदय बंद पडून मृत्यू.	१३/१/२०१६
५७	५३०	२७/२०१९	दौंड	निवृत्ती अमृता जाधव, रा. लिंगाळी, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू	२४/३/२०१९
५८	५३१	८७/२०१८	दौंड	रुषिकेश नवनाथ जाधव, रा. नविनगार, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	१३/८/२०१८
५९	५३२	२३/२०१७	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१८/४/२०१७
६०	५३३	५/२०१७	दौंड	दत्तू आप्पासाहेब औरंगे, रा. शिंदे कॉलनी, दौंड, पुणे.	पुरुष	लीव्हरचा कॅन्सर होऊन मृत्यू	६/१/२०१७
६१	५३४	१७/२०१८	दौंड	राजेंद्र लक्ष्मण, रा. ४२/९९, मार्केट स्ट्रीट, जुगाई, जि. सेलम (राज्य तामिळनाडू).	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू	३/३/२०१८
६२	५३५	९४/२०१६	दौंड	विरय्या खेन्ना हिरेमठ, सालोडगी, ता. इंडी, जि. विजापूर.	पुरुष	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू	२/८/२०१६ ते ३/८/२०१६.

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८
६३	५३६	१२/२०१८	दौंड	एमामुल चोटीका मरांडी, रा. धमधमिया, ता. बारादुर्गा, जि. साहेबगंज (झारखंड).	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१९/२०१८
६४	५३७	३२/२०१७	दौंड	संजय बाबुराव सूर्यवंशी, रा. कुंभार गल्ली, ता. दौंड.	पुरुष	हृदयाच्या आजारामुळे मृत्यू	१६/२०१७
६५	५३८	१९/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	लीव्हरच्या आजाराने मृत्यू	१५/२०१८
६६	५३९	७५/२०१७	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१६/२०१७
६७	५४०	११४/२०१६	दौंड	हौसाबाई नवनाथ जंजिरे, रा. शिरापूर, ता. दौंड.	स्त्री	ओट्यावरून चक्कर येऊन पडल्याने मृत्यू.	२४/९/२०१६
६८	५४१	११४/२०१६	दौंड	विजय आत्माराम कदम, रा. वाटलूज, ता. दौंड.	पुरुष	स्टोव्हचा भडका होऊन भाजून मृत्यू	१०/९/२०१७
६९	५४२	८२/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेतून पडून मृत्यू	८/८/२०१८
७०	५४३	१३/२०१८	दौंड	साहेबराव विजय डाळींबे, रा. शिरापूर, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२७/२/२०१८
७१	५४४	७२/२०१७	दौंड	संतोष केरबा लोंढे, रा. मलठण, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१६/७/२०१७
७२	५४५	५४/२०१७	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१३/८/२०१७
७३	५४६	१०३/२०१८	दौंड	देवेंद्र लक्ष्मणराव वानखेडे, रा. हवाईपुरा, जुनी वस्ती, मूर्तिजापूर, वॉर्ड नं. १६, हातगाव, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२६/९/२०१८
७४	५४७	४१/२०१८	दौंड	ज्ञानदेव महादेव मरगर, रा. खोरवाडी, ता. दौंड.	पुरुष	पॅरलेसचा ॲटॅकने मृत्यू	१८/३/२०१८
७५	५४८	८०/२०१६	दौंड	सविता महादेव कांबळे, रा. बारामती चाळ, रमाईनगर, दौंड, ता. दौंड.	स्त्री	स्टोव्हवर पदर पडून भाजल्याने मृत्यू	१२/६/२०१६
७६	५४९	७१/२०१७	दौंड	अबुबखर युसुफ जमादार, रा. ख्वाजा वस्ती, आयेशा मस्जिदजवळ, दौंड, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	३/१०/२०१७
७७	५५०	५६/२०१७	दौंड	अतुल डिझोजा, रा. शालिमार चौक, दौंड, ता. दौंड.	पुरुष	रक्तामध्ये जंतुसंसर्ग होऊन मृत्यू	१४/५/२०१७
७८	५५१	१/२०१७	दौंड	संजय अंतोन पाळंदे, रा. बंगला साईड, दौंड.	पुरुष	हृदय बंद पडून मृत्यू	३१/१२/२०१६
७९	५५२	१०६/२०१८	दौंड	चांगदेव पांडुरंग डाळींबे, रा. सरोदे वस्ती, मलठण, शिरापूर, ता. दौंड.	पुरुष	कॅन्सरच्या आजाराने मृत्यू	५/१०/२०१८
८०	५५३	८५/२०१६	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	गटारीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू	६/७/२०१६
८१	५५४	४२/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	नदीपात्राचे पाण्यात पडून बुडून मृत्यू	१९/५/२०१८
८२	५५५	९८/२०१५	दौंड	ज्योती सुरेश सोनवणे, रा. वडगावपंगू, ता. चांदवड, जि. नाशिक, यांची दोन दिवसांची नवजात मुलगी.	स्त्री	नैसर्गिक मृत्यू	२३/९/२०१५

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
८३	५५६	२६/२०१८	दौंड	पार्वती दत्तात्रय पवार, रा. राजेगाव, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	२७/४/२०१८
८४	५५७	२८/२०१९	दौंड	हरिश्चंद्र गंगाधर जाधव, रा. स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२७/३/२०१९
८५	५५८	११०/२०१८	दौंड	गजानन सोपान बावधनकर, रा. गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती, ता. दौंड, जि. पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१४/१०/२०१८
८६	५५९	८०/२०१७	दौंड	जितेंद्र सरबाही वाघेला, रा. दौंड, जि. पुणे.	पुरुष	हृदय बंद पडून मृत्यू	५/१०/२०१७
८७	५६०	१०१/२०१८	दौंड	जनार्दन कृष्णा नाईकवडे, रा. वरदविनायक सोसायटी, गोपाळवाडी, ता. दौंड.	पुरुष	काविळीच्या आजाराने हृदय बंद पडून मृत्यू	३/१२/२०१७
८८	५६१	१२१/२०१८	दौंड	दत्तू मारुती कांबळे, रा. रेल्वे क्वॉटर, कुरकुंभ मोरी, दौंड, ता. दौंड.	पुरुष	लीव्हर खराब होऊन मृत्यू	१५/११/२०१८
८९	५६२	४४/२०१७	दौंड	नेहा बापू राऊत, रा. माळवाडी, लिंगाळी, ता. दौंड.	स्त्री	गळफास घेऊन मृत्यू	२६/६/२०१७
९०	५६३	३४/२०१८	दौंड	सावित्रीबाई शामराव खंडगळे, रा. कुरकुंभ, ता. दौंड.	स्त्री	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	५/३/२०१८
९१	५६४	५/२०१८	दौंड	दत्तात्रय मल्हारी कर्वे, रा. बालाजीनगर, दौंड.	पुरुष	पाय घसरून जमिनीवर पडल्याने मृत्यू	२०/१/२०१८
९२	५६५	१३३/२०१७	दौंड	भाग्यश्री अतुल कोळपे, रा. बोरीभडक, ता. दौंड.	स्त्री	फुफ्फुसाचे आजाराने मृत्यू	२९/९/२०१७
९३	५६६	६०/२०१९	दौंड	बाळासाहेब दौलतराव हारे, रा. गजानन सोसायटी, दौंड.	पुरुष	बेडवरून खाली पडल्याने डोक्यास मार लागून मृत्यू	३/६/२०१९
९४	५६७	१/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	३/१/२०१८
९५	५६८	९७/२०१७	दौंड	गणेश राजेंद्र परकाळे, रा. शिवस्मृती निवास, रानवारा अपार्टमेंट, भोईटेनगर, ता. दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२८/११/२०१७
९६	५६९	१२/२०१९	दौंड	कल्याणी आप्पा धायतोंडे, रा. रावणगाव, ता. दौंड, जि. पुणे.	स्त्री	शेकोटी करून शेकत असताना भाजून मृत्यू	२९/१/२०१९
९७	५७०	६१/२०१७	दौंड	नर्मदाबाई रामदास गवळी, रा. वडगाव दरेकर, ता. दौंड.	स्त्री	बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने डोक्यास मार लागून मृत्यू	५/७/२०१७
९८	५७१	६३/२०१७	दौंड	नवनाथ उत्तम गायकवाड, रा. शिग्रोबाचा माळ, राजेगाव, ता. दौंड.	पुरुष	लीव्हर खराब होऊन मृत्यू	९/४/२०१७
९९	५७२	१०९/२०१८	दौंड	मनोज उत्तमराव पाटील, रा. चिंचोली काजळी, ता. औसा, जि. सोलापूर.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१३/१०/२०१८

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दौंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२४/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं.	पोलीस स्टेशन	मयताचे नाव व पत्ता	स्त्री/पुरुष	मृत्यूचे कारण	मृत्यूची तारीख
१	२	३	४	५	६	७	८
१	५७३	२७/२०१८	दोंड	बाळासाहेब रामचंद्र जाधव, रा. खडकी, ता. दोंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२८/४/२०१८
२	५७४	४४/२०१५	दोंड	अतुल धोंडीबा वरगडे, रा. पाटस, ता. दोंड.	पुरुष	पत्रा टोकत असताना पडल्याने पोटास मार लागून मृत्यू.	५/६/२०१५
३	५७५	१५/२०१७	दोंड	सुखदेव कल्याण भोसले, रा. नवीगार, ता. दोंड.	पुरुष	अंगावर पेट्रोल ओतून घेऊन त्यात भाजल्याने मृत्यू.	१३/३/२०१७
४	५७६	५/२०१९	दोंड	राजू रामकृष्ण तायडे, रा. कसबा, ता. यावल, जि. जळगाव, सध्या दोंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१६/१/२०१९
५	५७७	१३६/२०१६	दोंड	शीतल राजेश काळे, रा. पेडगाव, ता. दोंड, जि. पुणे.	स्त्री	नैसर्गिक मृत्यू	२३/११/२०१६
६	५७८	५५/२०१९	दोंड	मनोज माणिकलाल सोमाणी रा. अंबिकानगर.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१/६/२०१९
७	५७९	२१/२०१८	दोंड	राधाकिसन भाऊसाहेब पुरी रा. लिंबासई, ता., जि. बीड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	२/३/२०१८
८	५८०	५२/२०१८	दोंड	लता एकनाथ थोरात, रा. गिरीम, थोरात वस्ती, ता. दोंड.	स्त्री	गोठ्याची भिंत अंगावर पडून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू.	२८/५/२०१८
९	५८१	५३/२०१७	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	१/८/२०१७
१०	५८२	७०/२०१७	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२८/८/२०१७
११	५८३	१३२/२०१८	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मयत	११/१२/२०१८
१२	५८४	४५/२०१८	दोंड	मारुती काशिनाथ पांळेकर, रा. नायगाव, ता. दोंड.	पुरुष	इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू	२०/५/२०१८
१३	५८५	९/२०१८	दोंड	राजेंद्र बन्सीलाल बजाज, रा. कापड पेठ, सांगली, जि. सांगली.	पुरुष	हृदयक्रिया बंद पडून मृत्यू	११/२/२०१८
१४	५८६	५२/२०१७	यवत	चंद्रभान प्रसाद वर्मा, रा. भांडगाव, मलबारे वस्ती, ता. दोंड.	पुरुष	रक्तदोषाच्या आजाराने मृत्यू	१/४/२०१७
१५	५८७	१७/२०१७	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून मृत्यू	१६/३/२०१७
१६	५८८	३१/२०१८	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	६/५/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
१७	५८९	५७/२०१८	दौंड	हेमाबाई नरसिंग राठोड, रा. सोनवडी, ता. दौंड.	स्त्री	विषारी औषध पिल्याने मृत्यू	११/३/२०१८
१८	५९०	४४/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघाती मृत्यू	२०/५/२०१८
१९	५९१	३९/२०१८	दौंड	श्रीदेवी चिमाजी पढारे, रा. केडगाव, ता. दौंड.	स्त्री	रक्तदोषाच्या आजाराने मृत्यू	१०/१२/२०१७
२०	५९२	२२/२०१७	दौंड	गौरव ब्रिजमोहन चौव्हान, रा. पंचशील रेसिडेन्सी, लाल चर्चजवळ, डिफेन्स कॉलनी, दौंड.	पुरुष	गळफास घेऊन मृत्यू	१८/४/२०१७
२१	५९३	३/२०१७	दौंड	हबीब रहमान शेख, रा. मलठण, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१/६/२०१७
२२	५९४	१९८/२०१८	यवत	गौरव लक्ष्मण दाभाडे, रा. मिरवडी, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२४/१२/२०१८
२३	५९५	३८/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	१५/५/२०१८
२४	५९६	५३/२०१७	यवत	नवनाथ पोपट मोरे, रा. देशमुख मळा, केडगाव, ता. दौंड.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	२२/४/२०१७
२५	५९७	८/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२६/१/२०१८
२६	५९८	१६८/२०१७	यवत	रामचंद्र लक्ष्मण फाळके, रा. पारगाव, ता. दौंड.	पुरुष	पोटाचे आजाराने मृत्यू	४/१२/२०१७
२७	५९९	१००/२०१८	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	१९/९/२०१८
२८	६००	१४२/२०१७	यवत	फरहाना असिफ शेख, रा. कोढवा, ता. हवेली, जि. पुणे.	स्त्री	रेल्वे अपघात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू	३०/१०/२०१७
२९	६०१	८६/२०१७	यवत	परशुराम मोहन गुळमे, रा. दापोडी, ता. दौंड.	पुरुष	विषारी औषध पिल्याने मृत्यू	१८/७/२०१७
३०	६०२	१०३/२०१६	यवत	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२७/७/२०१६
३१	६०३	५२/२०१९	दौंड	बबलू हिरालाल वाडिया, रा. विश्वात्मक जंगली महाराज, पो. जेऊर, कोपरगाव, जि. अहमदनगर.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	१०/१२/२०१८
३२	६०४	२९/२०१८	दौंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	१२/६/२०१८
३३	६०५	५०/२०१८	दौंड	रामचंद्र आण्णा तनपुरे, रा. केतूर नं. २, ता. करमाळा, जि. सोलापूर.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	२२/११/२०१८
३४	६०६	४४/२०१८	दौंड	लक्ष्मण मच्छिंद्र टेंबरे, रा. कुंभारगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर.	पुरुष	रेल्वे अपघातात मृत्यू	५/१०/२०१८
३५	६०७	५५/२०१८	दौंड	बापू नारायण आमरोळे, रा. राजेगाव, ता. दौंड.	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	२५/१२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८
३६	६०८	४१/२०१८	दोंड	ताजुन्निसा मोहमद युसुफ, रा. इंदिरानगर, रेड्डी अंबुर, होल्लोर (तामिळनाडू).	पुरुष	नैसर्गिक मृत्यू	१७/९/२०१८
३७	६०९	४२/२०१८	दोंड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	रेल्वेतून पडून मृत्यू	१७/९/२०१८

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दोंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/२५२५/२०१९.— अन्वये तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे अकस्मातरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे अशी कोणाची तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा मंजूर करणेत येईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ. क्र.	एस.आर. क्रमांक	अ.म.र.नं. ३	पोलीस स्टेशन ४	मयताचे नाव व पत्ता ५	स्त्री/ पुरुष ६	मृत्यूचे कारण ७	मृत्यूची तारीख ८
१	६१०	३२/२०१९	सासवड	सूर्यकांत शामराव शिंदे, रा. तांबवे, ता. फलटण.	पुरुष	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	९/५/२०१९
२	६११	७९/२०१८	सासवड	भीमाजी अनंता झेंडे, रा. दिवे, ता. पुरंदर.	पुरुष	गाडी स्लिप होऊन डोक्यास मार लागल्याने मृत्यू.	१२/१०/२०१८
३	६१२	२५/२०१९	सासवड	सोहेल रियाज शेख, रा. कोंढवा, अश्रपनगर, पुणे.	पुरुष	पाण्यात पडून बुडून मृत्यू	२७/३/२०१९
४	६१३	५२/२०१९	सासवड	राजू हरिभाऊ जाधव, रा. खंडोबानगर, सासवड.	पुरुष	दारूच्या व्यसनाने गळफास घेऊन	१९/७/२०१९
५	६१४	४४/२०१६	सासवड	एक अनोळखी पुरुष	पुरुष	अशक्तपणा व वृद्धापकाळाने मृत्यू	५/७/२०१६
६	६१५	८३/२०१८	सासवड	शिवाजी साधू कामटे, रा. सोनोरी, ता. पुरंदर, जि. पुणे.	पुरुष	अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडल्याने डोक्यास मार लागून मृत्यू.	१७/११/२०१८
७	६१६	८४/२०१८	सासवड	सतीश केर भांडवलकर, रा. नाईकवाडा, सासवड, ता. पुरंदर.	पुरुष	टी. बी. च्या आजाराने मृत्यू	१५/११/२०१८
८	६१७	५८/२०१३	सासवड	सोनू प्रकाश यादव, रा. सासवड, ता. पुरंदर.	पुरुष	फीट येऊन मृत्यू	१५/९/२०१३
९	६१८	२६/२०१७	सासवड	बाळू रामचंद्र राऊत रा. राऊतवाडी, ता. पुरंदर.	पुरुष	विषारी औषध पिऊन मृत्यू	१०/३/२०१७

प्रमोद राहुल गायकवाड,

उपविभागीय अधिकारी,

दोंड-पुरंदर उपविभाग, पुरंदर.

पुरंदर, ११ सप्टेंबर २०१९.